

EXTRACTS FROM THE PESHWAS' DIARIES

One section of the Peshwa Daftar is known as the Peshwas' Diaries I contains (1) Cash accounts of daily receipts and disbursements, Money transactions other than cash and (3) Miscellaneous orders of the Peshwas on various matters referred to them. Selections from these Diaries were published by Rao Bahadur Wad in nine volumes each dealing with a different period. Those selections are by no means exhaustive and many fresh points required by the student of history can be discovered in the Diaries after a careful scrutiny. An attempt is here made to extract a few more items of information and present them in chronological order with a view to give the reader a fair idea of their form and contents. The subjects referred to are, as will be seen, of a very miscellaneous nature.

The extracts refer to the years 1720-21, 1723, 1728-30, 1734-38, 1754-55, 1767-68, 1795-96, and, as far as Bajirao II's personal accounts are concerned, 1805-11 and should therefore be sufficiently representative of the whole period.

An item of special interest in the year 1728-29 is the itinerary of Bajirao I and his brother. It will be remembered that the year inaugurated an important era of aggression by the two brothers and the detailed description of their movements given in the extracts will enable the students to follow clearly the references made in letters dealing with the conquest of Northern India. The itinerary described will, it is believed, be found to be much fuller and more accurate than that given in Rao Bahadur Wad's selections.

As most of the extracts contain many disconnected items of information, no attempt has been made to give an English summary of each. It should also be noted that at certain places where the items appeared to be long and extensive, only their substance, and that too in modern language, has been given. A brief English note dealing with an individual year or subject has in certain places been substituted.

A few more items (Nos. 281-389) have been added by way of a supplement at the end. They were discovered during the examination of the Daftar and were found to fill up some of the gaps existing in an important document published long ago by Rajwade under the title "Purandare Rojnishi".

श्री २



याचीची पत्नीडे मळ निज मळिगा द्यानापी चिन्हा चीन वरपर

यामा विरुद्धी नीला मया पीर वरपीर मळ वर मळी पीर वर मळ

पत्नी मळ वर मळ

छापी मळ वर मळ कांय मळ वर मळ

३०००० जायाप सवण इति वरपीर
मस वर ला उमर धगा
धायाणी मळ यं सळकी
मळ वर मळ वर मळ
मळ वर मळ वर मळ
मळ वर मळ वर मळ
मळ वर मळ वर मळ
मळ वर मळ वर मळ

४०० मळ वर मळ वर मळ वर मळ
मळ वर मळ वर मळ वर मळ
मळ वर मळ वर मळ वर मळ
मळ वर मळ वर मळ वर मळ
मळ वर मळ वर मळ वर मळ
मळ वर मळ वर मळ वर मळ
मळ वर मळ वर मळ वर मळ
मळ वर मळ वर मळ वर मळ

ITEM No. 1 : 1720-1729

No. 1]

[21-12-1720

राजमंडळ

छ २ रविलोवल

स्वारी राजश्री पंतप्रधान

मुगा इहिटे अशरीन

मया व अलफ

रवासुदगी

सरजामी—नावजी सावंत पंचसहस्त्री हे भिलवडीस वंदा मोंगलाचा पडला;
त्यात स्वामीकार्यावरी ठार जाले म्हणून याचे पुत्रास पंचसहस्त्री करार केली.

¶*The siege of Bhilavdi referred to in this note is a fresh item of interest not known hitherto.*

No. 2]

[12-10-1721

महाल सरदेशमुखी

छ १ मोहरम कार्तिक मास

स्वारी राजश्री चिमणाजी वलाळ

मुगा इसने अशरीन

मया व अलफ

मुकाम शाहुनगर

नजीक किले सातारा

छ मजकुरी पहाटे राजश्री छत्रपती स्वामीचे कूच होऊन किले प्रतापगडास
स्वारी जाली.

¶*Shahu's visit to Pratapgad is herein mentioned.*

No. 3]

[18-10-1721

राजमंडळ

छ ७ मोहरम सुा इसने अशरीन मया व अलफ

स्वारी राजश्री पंतप्रधान

दफाते

राजश्री आनंदराव रघुनाथ यासी दिलीस खाना निजामनमुलुक याजबराबर
केले, त्यास खर्च बेगमीस हजुरून सरदेशमुखीच्या ऐवजपैकी देविले

रुी १००००

¶*Anandrao Raghunath Sumant is despatched to Delhi by Shahu with
Nizam-ul-mulkh.*

No. 4]

[13-2-1723

राजमंडळ

छ १८ जमादिलोवल सुा सलास अशरीन मया व अलफ

स्वारी राजश्री पंतप्रधान

छ मजकूरी निजामनमुलुक याची भेटी जाली.

[19-2-1723

२४ जमादिलोवल

छ मजकूरी निजामनमुलुक याचा निरोप घेऊन दक्षिणप्रांती स्वारी.

[4-3-1723

७ जमादिलाखर

छ मजकूरी नवात्र ऐवजखान याचा निरोप घेऊन बागव्याकडे स्वारी.

¶*Bajirao's visit to Nizam-ul-mulkh and Aivajkhan is referred to in this
entry.*

ITEM No. 2 : 1728-1735

No. 4a]

¶*Itinerary of (1) Bajirao Ballal, (2) Chimaji Appa, (3) Pilaji Jadhao.*

*There are numerous letters of these persons which it is difficult to date.
Their itinerary for the few years given below will enable such letters to be fixed
in point of time. There is nothing else of historical import in this list. Similar
lists are given by Wad but are often defective and not infrequently incorrect.*

2408

No. 5]

मुकाम पंतप्रधान तिस्ता अशरीन मया अल्प
रविलाखर कार्तिक

- छ २ ता. २५-१०-१७२८ तळवडे लाणंद
छ ४ ता. २७-१०-१७२८ तरडगांव, पा फलटण
छ १० ता. २-११-१७२८ सेलगांव, पा इंदापुर
छ ११ ता. ३-११-१७२८ विटगांव, पा वांगी भीमातीर
छ १२ ता. ४-११-१७२८ केम
छ १४ ता. ६-११-१७२८ लव्हे नजीक लव्हारं
छ १५ ता. ७-११-१७२८ ग्वांडवी वाडी
छ १६ ता. ८-११-१७२८ पिंपरी, पा पांगरी
छ १७ ता. ९-११-१७२८ तुळजापुर
छ २२ ता. १४-११-१७२८ सारोळे, पा काटी
छ २४ ता. १६-११-१७२८ पाद्री, पा भोसे
छ २५ ता. १७-११-१७२८ करकम

जमादिलाखर पौष

- छ १ ता. २२-१२-२७२८ झरी
छ २ ता. २३-१२-१७२८ झरी दुधनातीर उत्तरभाग
छ ४ ता. २५-१२-१७२८ भेथे, पा वसमत
छ ६ ता. २७-१२-१७२८ वाघोली, पा वासीम
छ ७ ता. २८-१२-१७२८ पिंपळें, पा वासीम
छ ९ ता. ३०-१२-१७२८ पुसद
छ १० ता. ३१-१२-१७२८ मौ० देहणी सरकार माहूर
छ १४ ता. ४- १-१७२९ कळंब
छ २२ ता. १२- १-१७२९ सोनगाव
छ २३ ता. १३- १-१७२९ बोरी, प्रा देवगड, देवगड येथें मुक्काम पौष मास
अखेर.

No. 6]

मुकाम पंत प्रधान

सह्यासैन मया व आलफ, सवाल वैशाख

छ १ ता. ८-४-१७३० बकराणा पाा ढवळके

छ २ ता. ९-४-१७३० बिरमगाव

छ १० ता. १७-४-१७३० वडोदे

छ ११ ता. १८-४-१७३० गोदाई, परगणे ढवळके

छ १५ ता. २२-४-१७३० खाडीवर

छ १७ ता. २४-४-१७३० वारणे, पाा ढवळके

छ २० ता. २७-४-१७३० गलिपाणे पाा खंबाईत

छ २४ ता. १-५-१७३० सावरमती

छ २६ ता. ३-५-१७३० तारापुर

छ २७ ता. ४-५-१७३० पेटलावट

छ ३० ता. ७-५-१७३० आनंद, पाा पेटानद

No. 7]

चिमाजी आपाचे मुकाम

तिस्सां अशरीन मया व आलफ जिल्हेज आषाढ

छ १—२४ ता. २८ जून—२१ जुलै १७२८, मु. शाहूनगर

छ २५ २२-७-१७२८ कसबे पुणे.

तिस्सां अशरीन मया व आलफ

रत्रिलाखर कार्तिक

छ ४ ता. २७-१०-१७२८ गणेश नजीक वाघाळे

छ ५ ता. २८-१०-१७२८ घोडनदी

छ ८ ता. ३१-१०-१७२८ जांबूत

छ ९ ता. १-११-१७२८ आणे, तर्फ वेल्हे, पाा जुन्नर

छ १२ ता. ४-११-१७२८ संगमनेर

छ १७ ता. ९-११-१७२८ पिंपळस टाकळी, पाा चांदवट

छ १९ ता. ११-११-१७२८ झाडी, परगणे निवाईत

छ २३ ता. १५-११-१७२८ वारी, परगणे धुळे

छ २५ ता. १७-११-१७२८ तारखेडे, पाा नंदुरवार

छ २७ ता. १९-११-१७२८ मर्दाने, पाा मुलतानपुर

छ २९ ता. २१-११-१७२८ वागी कऱवंदी चितोडी नजीक वट

No. 8]

चिमाजी आपाचे मुकाम

निस्सां अशरीन मया आलफा. जमादिल्यावर मार्गशीर्ष

छ २ ता. २३-११-१७२८ राजपुरानजीक

छ ३ ता. २४-११-१७२८ नर्मदा दक्षिणतीर

छ ४,५ ता. २५,२६-११-१७२८ नर्मदा उत्तरतीर नजीक धर्मपुरी

छ ६,७ ता. २७,२८-११-१७२८ नाळ्छी सगकार मांडवा मुभा माळवा

छ ८,११ ता. २९ नो., २ डिसे. १७२८ आमजंग नजीक उज्जनी

छ १२,१३ ता. ३-४-१२-१७२८ आड

छ १६-१८ ता. ७-९-१२-१७२८ जेयाळकर (!)

छ १९ ता. १०-१२-१७२८ तळे

छ २२-३० ता. १३-२१-१२-१७२८ नजीक उज्जैन

No. 9]

निस्सां अशरीन जमादिल्यावर पौष

छ १-२२ ता. २२ डिसें.—१२ जाने. १७२९ मुकाम उजैन प्रांत माळवा

छ २३-२४ ता. १३-१४ जाने. १७२९ कालडंडा

छ २५ ता. १५-१-१७२९ कायिता पाा हवेली उज्जैन

छ २७ ता. १७-१-१७२९ शाहाजापुर

छ २८-२९ ता. १८-१९-१-१७२९ सारंगपुर

सावान फाल्गुन

छ १ ता. १९-२-१७२९ मौजे चुकल्या परगणे रामपुरा

छ २ ता. २०-२-१७२९ कसबे भानपुरा

छ ४,५ ता. २२,२३-२-१७२९ नजीक कसबा रामपुरा

छ १२ ता. १-३-१७२९ प्रांत जावदे

छ १३ ता. २-३-१७२९ नजीक देवले

छ १८ ता. ७-३-१७२९ नजीक सुतोडा प्राा माळवा

छ २२ ता. ११-३-१७२९ महीनदी

छ २६ ता. १५-३-१७२९ नजीक वासवाडा

छ २८ ता. १७-३-१७२९ मुा नदी आनास

छ २९ ता. १८-३-१७२९ „ „

छ ३० ता. १९-३-१७२९ नजीक शालीद

No. 10]

मुकाम चिमाजी वऱ्हाळ

तिस्सां अशरीन मया आल्फ रमजान चैत्र

- छ २ ता. २२-३-१७२९ नजीक दाहोद
 छ १३ ता. २-४-१७२९ दाहोदहून कूच
 छ १९ ता. ८-४-१७२९ धंढाणे
 छ २० ता. ९-४-१७२९ खडाळं
 छ २१ ता. १०-४-१७२९ वारेचे ओढ्यावरी
 छ २२ ता. ११-४-१७२९ वारीचा ओढा
 छ २३ ता. १२-४-१७२९ जांबूळवारं
 छ २४ ता. १३-४-१७२९ गांधळी नजीक नर्मदा
 छ २५ ता. १४-४-१७२९ गांगली नर्मदातीरीं
 छ २६ ता. १५-४-१७२९ नजीक राजपुरा, नर्मदअलीकडे
 छ २७ ता. १६-४-१७२८ सधवा
 छ २८ ता. १७-४-१७२८ नजीक पळसवाडा
 छ २९ ता. १८-४-१७२८ नजीक करवंदी

सवाल—वैशाख

- छ १ ता. १९-४-१७२९ मु. कसवे खेडे पावे
 छ २ ता. २०-४-१७२९ मोहाडी प्र. डांगरी, प्रात खानदेश
 छ ६ ता. २४-४-१७२९ कोकणखेड
 छ ७ ता. २५-४-१७२९ इंचूर
 छ ८ ता. २६-४-१७२९ श्रीगंगातीर मौजे पूर
 छ ९ ता. २७-४-१७२९ मौजे दारवे प्र. संगमनेर प्रवरातीर
 छ ११ ता. २९-४-१७२९ मुलानदी
 छ १६ ता. ४-५-१७२९ मु. पुणें

No. 11]

[May-June 1733]

चिमणाजी वऱ्हाळाचें मुकाम

जिल्हेज (अक्ट साल) सुा आर्वा सऱ्हासीन मया व अल्फ

तेरीख २० —सुा पातेंट पाा चाऱिसगाव प्राा खानदेश

+ 24-6 1733. मोंट्रु जेरीप्रमाणें सुा ११३४ साल २१ जिल्हेज्या मुरु शोंते. परतु तेरीख २० जिल्हेज्या रोत्रेरीदीन्या १ त्या बदरावर, "छ मारी गृग अक्ट साल मन आर्वा" अशी नोंद आटे.

- तेरीख २१—मुा मौजे रोहिणां पां देहर प्रां खानदेश
तेरीख २२—मुा नजीक भादलीं प्रां खंडाले
तेरीख २३—मुा मौजे पालसड पाा गांडापूर
तेरीख २४—मुा मौजे भेदीं पाा गांडापूर
तेरीख २५—
तेरीख २६—मुा गंगादक्षणतीर
तेरीख २८—मुा मौजे ब्राह्मणां
तेरीख २९—मुा खोरेकरजुंटे पाा पारनेर

No. 12]

[June 1733

चिमणार्जा बल्लाळांचे मुक्काम

माहं मांहरम मुा आर्वा सलासीन मया व अल्फ

[3-6-1733

- छ १—कां हांग प्रां कडेरांजणगाव
छ २—बोडनदी
छ ३—कां केंदूर ताा पावल
छ ४—बडगाव सिंघांचे
छ ५—को पुणे

No. 13]

[Nov.-Dec. 1733

माहं रजव मुा आर्वा सलासीन
मया व अल्फ

सिलिकबंद पोते स्वारी सा चिमणार्जा बलाल

[20-12-1733

चिमणार्जा बल्लाळांचे मुक्काम

- छ १ ते २२—सातारा
छ २३—भोइंज
छ २४—सिरोल
छ २५ ते २८—नसरापुर
छ ३०—नसरापुर

माहे सावान सुा आर्वा सलासीन

मया व अलफ

सिलकवंद पोते स्वारी राजश्री चिमणाजी बलाल

चिमणाजी बलालाचे मुक्काम

छ १ ते १२—नसरापुर

छ १३ते १७—जांबली

[13-1-1734

छ १८—जेजुरी

छ १९—कोा सुपे

छ २०—पाटस

छ २१—उरली ताा साडस प्रां पुणे

छ २२ते ३०—पुणे

No. 15]

[March-April 1734

माहे जिलकाद सुा आर्वा सलासीन

मया व अलफ

चिमणाजी बलालाचे मुक्काम

छ १ ते २७—कोा पुणे

[22-4-1734

छ २८—तुलापूर

छ २९—कोा पुणे

No. 16]

[Aug. 1733

माहं रविलौवल सुा आर्वा सलासीन

मया व अलफ

सिलकवंद पोते स्वाा राजश्री पंतप्रधान

पेशव्याचे मुक्काम :—

छ ९—बलाराजा

छ १५ ते १७—राजपुरी

छ २३—राजपुरी

छ २५—राजपुरी

छ २९—राजपुरी

माहे रविलाखर सुा आर्वा सलासीन
मया व अलफ

सिलकवंद पांते स्वाा राजश्री पंतप्रधान
पेशव्याचे मुक्काम
छ ४—राजपुरी
छ १२—राजपुरी
छ १७ ते २०—राजपुरी
छ २२—राजपुरी
छ २४ ते २६—राजपुरी

No. 18]

[Oct.-Nov. 1733

माहं जमादिलाखर सुा आर्वा सलासीन
मया व अलफ

सिलकवंद पांते स्वारी राा पंतप्रधान
पेशव्याचे मुक्काम
छ १—राजपुरी
छ ६ ते ९—राजपुरी

No. 19]

[Nov.-Dec. 1733

माहे रजव सुा आर्वा सलासीन
मया व अलफ

सिलकवंद पांते स्वारी राा पंतप्रधान
पेशव्याचे मुक्काम
छ २—राजपुरी
छ ४—राजपुरी
छ ९ ते ७—बोसाले
छ ९—बोसाले
छ १२—पारघाटतल
छ १३—केलघर, ताा मेढेखोर
छ १४—कनेरे व शाहूनगर संध्याकाल
छ २६ते ३०—नसरापूर

पिलाजी जाधवराव याचे मुक्काम

खमस सल्लासीन

रजब.

| | |
|----|-------------------------|
| १ | केवेगाव (!) |
| २ | कोरेगाव भीमातीर |
| ३ | कोडफुरी |
| ४ | शिरूर घोडनदी |
| ५ | वडनेर पाा पारनेर |
| ६ | निबगाव घाण्याचे, |
| ७ | राहुरी |
| ८ | दवणी—पाा संगमनेर |
| ९ | खाबेल—वेजापूर |
| १० | पारले पाा खडाले |
| ११ | पिपरखेड पाा देहर |
| १२ | वाघली बोर प्राा खानदेश |
| १४ | सिदवेल पाा सुतोडा |
| १५ | बिलदी पाा केव्वार |
| १६ | आवडी पाा सेदुरणी-खानदेश |
| १७ | पिपरी पाा जामनेर |
| १८ | शेळ पाा बोदवड |
| १९ | त्राताले—येजलावाद |
| २० | नेरल—मलकापूर |
| २१ | वडोदे येजलावाद |
| २२ | मालेगाव—जलगाव पुर्णा |
| २३ | कवठल—जलगावनर्जाक |
| २४ | कोलती—आडगाव वन्हाड |
| २७ | आवनेर—तापीतीर |
| २८ | भिलाव पाापलोद |
| २९ | कोटे—मालवा मकडइ |

पिन्नाजी जाधवाचे मुक्काम
खमस सल्लासीन

जिल्हंज

| | | | |
|-------|---------------|----------------|-----------|
| १ | छपारा. | | देवगड |
| २—६ | " | | |
| ७ | सिवणी | प्रांत | देवगड |
| ८ | साक. | " | देवगड |
| ९ | पंचनदी | पाा चवरड् | पाा देवगड |
| १० | टकारी | सिगनगड | नदीपंच |
| ११ | कातवडी | | देवगड |
| १३-१६ | भीमगड | | " |
| १८ | सागवी | | " |
| १९ | पाटणसागवी | | " |
| २० | मोपे ? | रामगीर | " |
| २३ | आंवर ? | | " |
| २४ | कानोली | | |
| २६ | पाहनेर | | |
| २७ | दवली | नाचणगाव प्रांत | वराड |
| २८ | नदी वर्धा | | |
| २९ | सांगवी व मनूर | रायगाव वराड | |

ITEM No. 3 : 1728-1729

No. 22]

[4-7-1728

सिलकवंद पोते स्वारी राजश्री पंत प्रधान मुा तिसा अशरैन मया अलफ
छ २ जिल्हेज

जिल्हेज—आशाढ

[6-7-1728

छ ७ जिल्हेज

राजश्री होनाजी पाटील हवालदार हुजरात यासी खत लेहून दिलहे की तुम्हा-
जवलून रुपये रुपये १०००० दाहा हजार घेतले यासी व्याज दरसदे दरमाहे
रुपये तीन प्रमाणे रुपये देऊ.

३००० हाली सिका सातारा

३००० मुवई

४०००. सुरत

१००००

दाहा हजार रुपये वेतले वा म्हणून पत्र लेहून दिले; सके १६९० कीलक नाम संवसरे अशाढ सुध नबमी गुरुवासरे

छ ९ जिल्हेज

खर्च—रुपये

९॥ धर्मादाव व देवस्थान मुकाम सासवड

१ संगमेश्वर

१ खुई (!) ब्राह्मण

१ नारायणे श्री

॥ नागेस

॥ सिधेश्वर

१ वटेश्वर

॥ सोपान

९॥

¶Several money transactions mentioned in these extracts enable one to settle the time of certain incidents whose dates could not so far be fixed. Mention is also made of certain individuals which has been helpful in clearing many doubtful points at present existing. Certain purchases, presents, monetary or other grants to those who had fallen on the battle-field are also equally helpful.

No. 23]

[7-7-1728

छ १० जिल्हेज

खर्च—रुपये

९ काा पुणे यासी खर्च

गुा सात वाजे खर्च

६ देवस्थाने

१ सिधेश्वर

१ गणेश

१ बालोवा

२ मागी माहारी खासदार याच्या बाइका वोवालणी बाजे खर्च
१ खेरात फकीर

No. 24]

[24.9-1728

राजमंडळ

रोजकीर्दी स्वाा राजश्री पंत प्रधान

छ १ रविलोवल सुा तिसा आशरीन
खासुदगी

(१) जासूद राा येणे म्हणून पत्र कृष्णराऊ माहादेऊ पाा त्यास देविले रुपये

२ तुकाजी नावजी

२ सयाजी रेखोजी

४

बार

(१) राजश्री माहादाजी आंवाजी मजमलदार सरलस्कर यासी उट पेशजी दिलहे आहेत त्याखेरीज हाली उट १ नूरखानाकडून देविले आसे.

(१) राजश्री आंवाजीपंत तात्या याचा सारगा घोडा मोगलाचे जुजी पडला. त्यास हाली राणोजी भोसले याकडील पागेपैकी तीन सिंगरे आहेत व खाा करून घावयासी सागितली आहे २ त्यापैकी याच्या चितास येईल ते येक घोडे देणे म्हणून मानिले पत्र दिलहे असे. ?

(१) किता पत्र चिटनिसी राजश्री रघोजी कदम कंठाजी कदम यासी कीं मल्हार होलकर हे सरकारचे चाकर काा तलोद पाा सुलतानपूर येथे राहातात ; त्यासी कटकट करिता म्हणून हुजूर विदित जाले व तुम्ही त्यास पत्र लिहिले तेच बजिनस हुजूर आले त्यावरून मानिले ताकीदपत्र लिहिले की याउपरी मल्हारजी होलकर यासी कटकट न करणे. याउपरी कटकट केली म्हणजे तुम्हाकडील लोक जिल्हामध्ये कैसे राहातील जैसे पत्र लिहिले असे.

छ २ रविलोवल

रवासुदगी

(१) त्रिबकराज चित्राव जदीद पथक यासी नालबदी स्वार ९ येकून नालबदी वापूजीपताकडून प्रा पुणे येथील यैवजी रुपये १००

(१) वापूजी श्रीपत पा पुणेपैकी रा रघुनाथजी बलाल यासी सभासदीची सेवा घेऊन साल दरसाल पावत करणे स्वारीकडे रुपये रास ७९

No. 25]

[26-9-1728]

छ ३ रावल

रवासुदगी

(१) श्री वरद परंपरा राजश्री विसो गोमतीदास वास्तव्य का सोमठाणे पा रोशनगाव यास श्रीच्या मोहलायास व आनछत्रास पूर्वीपासून गाव इनाम विता [पुढे विस्तृत खुलासा]

[27-9-1728]

छ ४ रावल

रवासुदगी

वा यादी वा यैवज आवूराज मलार याणी जिनस आणून सरकारात दिल्ली-
किमत रुपये

३।= मोहरदार दस्त ३ दर १४=

१०॥= आफशानी

२॥ मुगरक दस्ता १

१। व (आ!)रपशानी निमदस्ता

२॥ सादुलाखानी दस्त १

४४= किता आवाशानी दस्ते ३

१०॥=

१२॥ किता कागद गडी

६॥ किता २ दर ३।

६ किता गडी २

१२॥

३॥॥ दोरण्या ६० दर ४-

२५॥= थैल्या जिलखी

१८४- किता १७ दर १४-

७- किता ९ दर ॥॥-

 २५॥=

No. 26]

[2-10-1728

छ ९ रबिलोवल

रवासुदगी

जगनाथ नाईक पुरंधर यांसी सटवोजी जाधव याकडून सरदेशमुखीच्या यैवजी देविले असेत वरात

रुपये

५०००

[4-10-1728

छ ११ रबिलोवल

(१) त्र्यंबक खंडेराऊ यासी त्र्यंबक हरी सुभेदार प्राा सुपे येथील मौजे वाकीच्या सेतच्या यैवजी

रुपये

२५

[5-10-1728

छ १२ रबिलोवल

रवासुदगी

किता पिलाजी जाधवराऊ याजकडून रुपये

५०४ राणोजी भोईटे समजावीस ५६० पैकी

४५० सुलतानजी भोईटे नालबंदी सात मज-
कूर ५०० स्वार २५ येकून नालबंदी

९०० कोनेरराऊ डाले १००० पैकी

२७० अवधूतराव बापाजी ३०० समजावीस

९० कारकून दिमत राणोजी भोईटे १०० पैकी

 २२१४

छ १३ रविलोवल

रवासुदगी

(१) लंबोदर माहादेऊ मजमदार दिला पथक कदम यासी मौजे कठापूर
येथील येवजपैकी गला कैली बारुले मापे खंडी २

No. 27]

[7-10-1728

छ १४ रविलोवल

खर्च रुपये

२॥ बलब सुदर सावकार विदनूर
यासी देणे जासूद पागोटे गुा
आवाजी नाा १ येकूण

रवासुदगी

(१) उदी कुणव्रीण किले लोहगडी आहे ते पुरुषास देऊन रुपये पचवीस जमा
करणे म्हणून पत्र दिले आस.

रुपये

२५

त्र्यवक नारायेण याचे हिसेवी जमा धरणे.

[8-10-1728

छ १५ रविलोवल

खर्च रुपये

१० आवाजीपत तात्यास वाटखर्चास
४ जासूद राा तात्या वाा सातारियासी
[तपशील]
५ वाजी भिवराऊ रोजमरा घोडी टाणे
आठवडा ताा पिरा

रवासुदगी

(१) काा सासवड येथे गजूर माहालची जकात गराडे वापगाऊ व हिरे येथे
घेता ते न घेणे; सासवडा खालते खानवडी ग्याळते घेणे म्हणून पत्रे

१ वापूजीपतास

१ पानसरे

१ देशमूख

(१) काा सासवड येथे कोर्णा डाका घालील तरी न्यास मोकदम देशमूख
रुके ८१ व देशपांडे रुका ८॥ दिवाणान १२॥ माटे साहा रुके घेणे,
जाजती न घेणे म्हणून पत्र नाराे जनार्दन यामी.

छ १९ रविलोवल

रवासुदगी

- (१) कसवे पुणे येथील देवाल्याकारणे कामजकूरच्या साल मजकूर येवजी केसो सभदेऊ याकडून र्ही २०० देविले.
- (१) राजश्री खडेराऊ दाभाडे सेनापती यांसी प्रांत पुणे येथील येवजी वापूजी-पताकडून रुपये ३००

[15-10-1728

छ २२ रविलोवल

रवासुदगी

- (१) हुजूर खासगीकडे प्रांत पुणे येथील गांव आहेत त्याकडे माहारपटी पडिली त्याचा वसूल खासगीकडे देविला आसे येविसी वापूजीपंतास पत्र दिले आसे रुपये

३८ मौजे खावगाऊ बुा ताा साडस

३६ मौजे पारगाऊ ताा करेपठार

११ मौजे हडगुरे ताा निरथडी

८५

- (१) मौजे चावली ताा करेपठार प्रांत पुणे येथे जदीद नव्या विहिरी पाडून मले वागाईत करितील त्यास तह येणेप्रमाणे केला आसे. जिराइताचा वसूल ज्याप्रमाणे देतात त्याप्राा घावा. विहिरी नव्या जालियावरी चार साला माफ. पाचवे साली विहिरीस मोट लागेल तेथे येक मोटेस सालिना होन येक. दोदोन मोटा येके विहिरीस आसिल्या तरी दीड होन घ्यावा. येणे-प्रमाणे करार करून कौल सादर केला आसे. जिराइताचा वसूल देतात त्याप्रमाणे वेतच आसावा. नव्ये विहिरीस येणेप्रमाणे हा कौल सादर ?

छ २७ रविलोवल

रवासुदगी

किता संदा खासगत मुकासे गाऊ प्रात वराळ येथे आहेत. तेथील कमावीस साल गुदस्ता संकराजी मुरार याजकडे होती ते दूर करून हाली राजश्री वाबूराऊ मल्हार याजकडे कमावीस सागितली आसे देहे ब्रितपसीलं

कानोजी भोसले याचे संरजामाती-

किता देहे राणोजी भोसले याचे

तील देहे

संरजामामध्ये आहेत देहे [तपशील]

छ ९ राखर

सिलकब्रंद पोते स्वाा राजश्री पत प्रधान
 सुा तिसा आशरीन
 मया आल्फ राखर कार्तिक
 रवासुदगी

दर्याजी काले याचा घोडा शाहामतखान याचे जुजात पडिला होता. त्याची किमत करार करून दिल्ली, त्यापैकी बाकी देणे राहिले ते राजश्री आपाकडून देविले.

रुपये

२८०

मुलतानजी चोपडे याचा घोडा जुझात निजामाचे पडिला. त्याचे किमत रूो २७५ सदर आपाकडून देविले आसत.

[31-10-1728

छ ८ राखर

रवासुदगी

ठाणे काा पुणे नारो जिवाजी याचे स्वाधीन केले आहे. देखरेख व वाटणी देखील हे करितील. केसो छहदेऊ यासी पत्र ?

छ १८ राखर

खर्च रुपये

१० श्री मो तुलजापूर बाजे खर्च
 ५ गिा मातुश्रीबाई
 ५ सौ कासीबाई

१०

[20-11-1728

छ २८ राखर

जमा छ मजकूर बाा वाजगस्त छ

११०॥॥=

२३ राखरी मातुश्रीबाई समागमे

पंदरीस जाते समई रूा ५५० साडे

पाचशे दिल्ले, त्यापैकी खर्च

४३९८= बाकी जमा वाजगस्त

२४२४

छ १ जमादिलाखर

सिलकबंद पोते स्वारी राजश्री पंत प्रधान
मुगा तिसा आशरीन मयां आलफ
छ १ जमादिलाखर पौश
शुगा त्रितीया रविवार

रवासुदगी

जासूद रवाना सातारा बाहादूरपुरा व येदलाबाद येथील राजपत्रे आणायासी
पाठविले तेथून राजपत्रे घेऊन माहालास जातील त्यास खर्चास देविले. रुपये
[तपशील]

[25-12-1728

छ ४ जमादिलाखर

| खर्च | रुपये |
|----------------------|-------|
| ३२ मो आबदे | |
| ४ श्रीनागनाथ | |
| १० तीर्थ उपाध्या | |
| १९ ग्रामस्त ब्राह्मण | |
| १ स्नानसमई | |

३२

[30-12-1728

छ ९ जमादिलाखर

| खर्च | रुपये |
|--------------------------|-------|
| १ देणे कलावंतीण जालनापूर | |

[1-1-1729

छ ११ जमादिलाखर

| खर्च | रुपये |
|------|-------|
|------|-------|

१९॥

खा सोने देणे ता आपाजी सोनार
तोले १॥ दर १३

2425

[4-1-1729]

छ १४ जमादिलाखर

खर्च र्शो

१४ कासिया व आंवाजी गुरव झा छ १ जाखर
ता छ मार

रवासुदगी

राजश्री दावलजीराऊ सोमवसी ताकीदपत्रे मुकासे माहाल [तपशील]

No. 33]

[12-1-1729]

छ २२ जमादिलाखर

खर्च रुपये

१२ माहार नवे खासदार दित्त नारायणजी निकम
जमान नागोजी राला वारगीर आसामी ३

४ काननाक

४ रधनाक

४ उपनाक

१२

[13-1-1729]

छ २३ जमादिलाखर

रवासुदगी

सरंजाम ताकीदपत्रे दित्त जाचक नित्त रा कान्होजी भोसले याजकडील
ताकीदपत्रे प्रात वराड मुकासे राजपत्राप्रमाणे

दित्त तुलजाजी जाचक

वारवाजी जाचक

१ प्रा थूगाव

१ मौजे नागरी प्रा सेवगाऊ

१०० प्रा लाडखेड निमे

प्रा चाटे

[वर्गरे]

१ प्रा आडेगाव

[वर्गरे]

१०॥ पत्रे ११

२१ १८

छ १२ जमादिलाखर सुा तिसा आंशरीन मया व अलफ

माहालपोते स्वारी राजश्री चिमणाजी बलाल

जमा जामदारखाना ब्रा भेट नदंलाल मंडलोई इंदूरकर राा आपा डेरि-
यास गेले होते तेथे दिली थिरमे जोडी १

शाला २

१९ प्राा उदी १

१७ प्राा हिरवी १

३२

[10-1-1729

छ २० जमादिलाखर

(१) घोडा सिंगा कुमैत द्दिा नजर फतेसिंग राजा हरगड येथील भेटाचा देणे.
पागा द्दिा भिकाजी सिदे याजकडे दिल्हा. रास

१

[13-1-1729

छ २३ जमादिलाखर

खर्च

रुपये

॥-धर्मादाये ब्राह्मण क्षिप्रचे तीरी

॥ विद्यमान सौभाग्यवती रखमाबाई

८- विद्यमान जिऊबाई

॥-

६९ धर्मादाये ब्राह्मण क्षिप्रचे तीरी विद्यमान
राजश्री आपा

१० गोसावी उर्धमुखी

॥= तैवज सुपारी ८८॥

छ १७ रमजान

रोजकीर्द

स्वारी राजश्री चिमणाजी बलाल

सुा तिसा आशरीन रमजान—चैत्र

परभारे

मलारजी होलकर यास बहुमान
हती बाा राणोजी सिंदे यापैकी दिला.घोडी खाा गुा सिदोजी राजत
यांपासून घेऊन दिली. रास १
थेकून किमत रुपये
९००

जमाई

जमा बाा लस्कर दयाबहादर

रुपये
३००

खर्च

हा

५० राणोजी सिंदे देणे गव्रीचा
घोडा गुा गिरजोजी गोवारी
ताा गिरजोजी

[15-4-1729

छ २६ रमजान

छ मजकुरी राजश्री रायास पुत्र जाहाला म्हणून पत्रे घेऊन कासीद आले.

No. 36]

[9-3-1729

छ १९ सावान

स्वारी राजश्री पंतप्रधान

सुा तिसा आशरीन मया व अलफ

खर्च—रुपये

१० जासूद रवाना वातमी

२ छत्रसालाकडे

१ राणोजी घाटगा

१ संभाजी सूर्यवंसी

—

२

८ खाना महमदखान बंगस याजकडे
[तपशील]

१ चिंतामण दिमत छत्रसास खाना मारनिलेकडे

[10-3-1729]

छ २० सावान

छ मजकूर भारतासिंग राजा छत्रसाल याचा पुत्र याची भेट जाली.

[13-3-1729]

छ २३ सावान

छ मजकुरी राजा छत्रसाल यांची भेट जाली.

जमा छ मजकूर वा यैवज ४९८९॥=

मेजवानी राजश्री छत्रसाल राजे

याजकडील मा आसाराम

४७३६ येन

२६४॥= मोहरा दर १२४=

४९८९॥=

ITEM No. 4 : 1729

No. 37]

[21-3-1729]

छ १ रमजान

सिलकवंद पोते स्वारी राजश्री पंत प्रधान

सुा तिसा आशरीन मयां

आलफ

रमजान—चैत्र

खर्च रुपये

४ कासीद दिमत छत्रसाल खाना

रा आपाकडे

२ देवराये

२ धणी

४

६ देणे कलावंते ताा खंडू सावंत

2429

छ ३ रमजान

खर्च रुपये

- २ लाला लमाण मयेत जाला होता.
त्यास पुरून ठेविल्यावरी फिरोन
जिवत होऊन मातीतून निघोन
आला त्यास इनाम रुपये
- २३ देणे कलावत ताा खडू सावत
कृष्णा वगेरे रोजगुदस्ताचे
११ उलफा
१ मिठाई

१२

११ छ मजकुरी उलफा

[26-3-1729]

छ ६ रमजान

खर्च रुपये

- ५० महादाजी आत्राजी मजमूदार
दाा राजश्री दानलजीराऊ सोम-
धौसी सरलस्कर

¶The reference to Chhatrasal, Krishnaji Naik Joshi, Ranoji Bhonsle, Brahendra Swami and others in these extracts are useful in determining the exact dealings of these persons with the Maratha Sardars

No. 38]

[27-3-1729]

छ ७ रमजान

- जमा छ मजकूर हाा यत्रज ९७०
नजर छत्रसाल राजे
याचा भाचा मोहरा ८०
दर १२४ = येकूण रुपय
छ मार वाा येत्रज राजश्री
छत्रसाल यन रुपय

[2-4-1729]

छ १३ रमजान
 व्वा यैवज छत्रसाल मा ६६१
 ज सो ले यैन रुपये
 २३१ छ ७ रमजान
 १३५ छ १० रमजान
 २९५ छ ११ रमजान

[4-4-1729]

छ १५ रमजान

खर्च रुपये
 ३७ देणे जखमी
 ५ संताजी नील
 ३ तुलवाजी माने
 [वगैरे]

३७

१०

[5-4-1729]

छ १६ रमजान

खर्च रुपये
 १० देणं जखमी दिमत राजश्री
 आपाजी माणकेस्वर आसामी ५

[6-4-1729]

छ १७ रमजान

खर्च रुपये
 ४ गोविद बलाल दिमत राजश्री
 पंताजीपंत

[10-4-1729]

छ २१ रमजान

खर्च रुपये
 १२५ बाबूराऊ रघुनाथ मजमदार दिमत
 राजश्री पिलाजी जाधवराऊ देणे
 उटास ताा दगडोजी पवार
 वाा चिठी

No. 39]

[25-4-1729

तेरीख ७ रोज वैशाख शुध ८

रोजकीर्दी

स्वारी राजश्री चिमणाजी ब्रलाल

सुा तिसा

[आशरीन मया व अलफ]

माहे सवाल—वैशाख

स्वासुदगी परभारे

पागा राणोजी भोसले पैकी देणे सुभानजी चव्हाण संकराजी चव्हाण देणे
दयावहादरचे झुंजी घोडी पडली त्याची मोबदला वा येसाजी सोनवणी यात्रा

घोडी रास १

[26-4-1729

तेरीख ८ सवाल

परभारे

रदकर्ज कृष्णाजी नाईक जोसी यासी राा २९००० पैकी पोताहून दिल्ले रुपये
१११४० बाकी यैवज वा बाकी नंदलाल मडलाई याजकडून हुंडी धोंडो माहादेऊ
याकडून आले ते

१३८६०

यैवज सातारा राजश्री दादोबाजवली पावला. वा नंदलाल मंडलाई प्राा इंदूर पैकी
बाकीच्या यैवजी रुपये

१२८७० वार

ITEM No. 5 : 1729 (April)—1729 (December)

No. 40]

[25-4-1729

छ ७ सवाल

सिलकबंद पोते स्वारी राजश्री पंतप्रधान

सुा तिसा आशरी(न)

मयां व अलफ वैशाख सवाल

खर्च जखमियासी

[तेवीस जखमी माणसाकडे व त्यांच्या घोड्याकडे

रकमा खर्ची पडल्या आहेत]

[28-4-1729

छ १० सवाल

(१) छ मजकुरी काईमखान याचे लस्कर लुटिल्ले, हती घेतले, ग्याशास मांचें
लाविले. काईमखान शंभर स्वारानसी पळोन गंला.

छ ११ सवाल रोजगुदस्ता काईमखान बुडऊन छ मजकुरी जैतपुराजवली
आवराईत मुकाम

॥ खा॥ कागद कीरे दतर खर्च दस्ते २

[1-5-1729

छ १३ सवाल

खर्च

९ देणे इनाम बाबूराज रघुनाथ यास पुत्र जाला त्याची
साखर आली त्यास

छ १४ सवाल

खर्च

१५ कासीद दिमत मयाराम वकील दिल्लीहून आले त्यास

¶Kaimkhan, Mayaram, Raghunathbhat Patwardhan, Jagatrao, Ambaji Trimbak, Chhatrasal are some of the important personages, whose part in history can be ascertained to some extent by means of these entries. A few battles are also referred to, which can now be conveniently placed in their historical setting.

No. 41]

[3-5-1729

छ १५ सवाल

१९३३८ देणे सोने मोहरा भार १६११॥

रुपये

२८८ हिरोजीराज पाटणकर देणे
वकसीसकडे

१२०० रदकर्ज रघुनाथभट पटवर्धन सा
मजकुरी घेतले ते

१००० देणे यात्रकरू

२०० रोख पोता घेतले

१२००

मोहरा भार १००

१७८५० देणे ताा बाबूजी नाईक जोसी वाराण-
सीकर मोहरा वजन तोले १३४८
येकूण मोहरा

[4-5-1729]

छ १६ सवाल [चाल]

राा जगताराऊ याचे डेव्यास राजश्री पंत प्रधान गेले तेव्हा सदका दिल्हा तो
 येवज ताा रखमाजी जगथाप पावलो व रुपये ४००

येकदर हिसेवात जमा असत.

[12-5-1729]

छ २४ सवाल

खर्च

८ सयाजी व इमाम जासूद दिमत नजूदी
 आलीखान

१०० सभाजी सावंत रसानगी आमृतराऊ शंकर
 रुपये भार

रवासुदगी

(१) चितोराम यासी प्रात मालवा येथील फडनिसी सखो माहादेऊ याचे
 कारकीर्दीस होती. सन सिता(?)मधे तेणेप्रमाणे साल मजकुरी करार
 करून उदाजी पवार यासी सनद सादर केली असे. तैनात हो

१२००

सन सितामधे रामाजी वात्राजीस जमान घेतला असे

No. 42]

(१) वाजी वामुदेव याकडे जासूद रवाना केले की तुम्ही वराड प्राती धामधूम
 न करावी म्हणून पत्रे मसाला हो

१० सताजी चापाजी दिा आपा

१० माहादजी रखमाजी

—
२०

(१) रढकर्ज देणे साल गुदस्त रुपये

४००० सुदर नाईक काले नख्त

व कापडपैकी

१००० रघोबा नाईक तासके यासी

—
५०००

आदा वा येवज देवराज वेडार्तापूरकर (ः) प्रांत थारंगपटण साल सन सवामधे
 स्वारी जाळी हांती ते समई कुळ वोलिस हांते, मग बीस हजारपैकी करार केले.
 सदरहू आदा छ १ रजव

छ २९ सवाल

खर्च

४६८ देणे सोने मोहरा भार

रुपये

१९२ माहादाजी अंबाजी मजमदार
दिमत सर लस्कर १६२७६ सदासीवभट आग्निहोत्री परश-
रामकर याची वस्तभाव
विक्रमपुराजवली गावकरी-
यानी लुटून घेतली त्याचा
यैवज जसोले द्या छत्रसाल
याणे द्यावा. हवाला घेऊन
चिठी लिहोन (दि)ली. रोख
आडीचशे मोहरा तीन त्याज-
कडून वसूल आला नाही.
याजकरिता मुाभट गोसावी
यास दिले. सोने मोहरा
भार २३ दर १२

No. 43]

[15-5-1729

तेरीख २७ सवाल

रवासुदगी

राजश्री अंबाजी त्र्यवक याची घोडी सारंगी सासवडी आली आहे. तीस दररोज
हरभरे कैली मापे ४४१॥ प्राा जितके दिवस राहिल तोवरी देणे म्हणून
नारो दादाजी पत्र

बार

खर्च रुपये

रदकर्ज

रुपये

१५००३८ माहाराज राजश्री छत्रपती बा
बापोजी गणेश देणे हुजरात

१२०००० किता येथून येन

2435

६००० आपाजी घाटगे पैकी
 २०० नरसोजी घाटगे
 १८८३८ वा राणोजी भोसले
 ३००० गोरखोजी भापकर

No. 44]

[2-8-1729

छ १७ मोहरम सलासीन मया व अलफ

रवासुदगी

राजश्री स्वामीचे भेटीसमई हती नजर केले साल गुदस्ताचे स्वारीपैकी

खासा राजश्री पंतप्रधान छत्र- राजश्री चिमणाजी बलाल स्वारीस
 सालाचे मुलकात जाऊन बंगस छुटिला मालवियांत गेले. दयावहादूर बुडविला.
 त्याचे पाडाव हती आणिले होते ते त्याचे हती पाडाव आले रास १८
 रास १३

[तपशील]

[9-8-1729

छ २४ मोहरम

रवासुदगी

रावो लक्ष्मण पुरधरे यासी गोरखोजी भापकर याची मजमू सांगोन पाठविले
 तैनात रुपये ७००

[26-11-1728

छ ९ जावळ

सिलकबंद पोते स्वारी राजश्री पंतप्रधान

सुा तिसा आशरीन मया आलफ

रवासुदगी

किता पत्र चाकणकर मोगलाने धामधूम माडविली आहे; तेथील गडी बाघोन
 हालखुद ठेवावयास देवजी मोमग्रीसी व संताजी धायेभोर याजकडील स्वार येतील,
 त्यास दरराऊता दररोज ४८ चवळ प्रमाणे देत जाणे म्हणून गोविंद कृष्ण
 यासी पत्र

[26-11-1728

छ ९ जावळ

छ मजकुरी राजश्री स्वामीचा निरोप बाघज पा चारामती येथून घेऊन आले.

No. 45]

सलासीन मया व अल्फ तेरीख १७ रबिलाखर
रवासुदगी

हैवतराऊ लकडे त्रिन तुकोजी पा लकडे मौजे कोलविरे पा सुपे याचे बाप
तुकोजी लकडे स्वामीकार्यावरी दयाबाहादर यांचे जुंजी पडिले याजकारिता *
* * * * इनाम पुत्रपौत्रादि वंशपरंपरेने
छ १० रबिलाखर

खर्च पोतापैकी

कारकून खासा राजश्री पंत
चिरंजीव राजश्री रामचंद्रपंताचे
वारशास खर्च हा
७०|||= ता व्रहिरंभट उपाध्ये

No. 46]

छ ९ जमादिलाखर

सुा सलासैन
[मया व अल्फ]

राजमंडळ

स्वाा राजश्री चिमणाजी बलाल
माहे जमादिलाखर-पौष

रवासुदगी

बदल देणे घोडा लोणंदकर जात्रजी खंडोजी गोरखोजी सलके याचे बारामतीचे
स्वारीस घोडे पडले हो(ते) त्या ताा देता राहिले होते ते हाली द्यावे जैसे करून
राजश्री राऊ याणी चिठी लिहिली. [वगैरे]

छ १८

माडवगड वेतला म्हणून मल्हारजी
होलकर व उदाजी पवार याची पत्रे
आली त्यास वस्त्रे

३॥ कासीद द्या मल्हारजी

होलकर तिवटे २

७॥ कासीद द्या उदाजी पवार
तिवटे २

२४। कारकून द्दिा होलकर
 गोविद चिंतामणी
 १७॥ पासोडी ताडपत्री
 ६॥॥ तिवटे

२४।

५।= गगाधर येसवंत तिवट ?

४०॥=

७

छ २७ जाखर

किले पायगडी राजश्री आपा माचीस जाऊन बहु(मा)न केला. किले मार यास
 तपशील रुपये

छ ९ सवाल सलासैन मया व अलफ

[16-4-1730

राजश्री आंवाजी त्र्यबक यासी

कुडती उंदराच्या कातड्याची वा

स्वारी राजश्री चिमणाजी वलाल साल

गुदस्ता दयावहादरपैकी १ रुपये होणे (?)

येकूण सनग

१

ITEM No. 6 : June 1730—December 1731

No. 47]

[12-6-1730

६ जिल्हेज

१२०० देणे कर्जदादन राजश्री दावलजीराऊ सोमवंसी सरलस्कर ताा सखोवा

१००० किता

४०० गुा सेखजी

६०० गुा रामजी

१०००

२०० किता गुा रामजी

१२००

[7-7-1730]

१ जिल्हेज

मेजवानी राजश्री स्वामी दरुणी महाल

- ३६९२।।। = सौभाग्यवती मातुश्री विरुवाई पोशाख ९ यो वस्त्रे
 ४०९।।। सौभाग्यादिसंपन्न सकुमारवाई वस्त्रे
 ४६१ सौभाग्यादिसंपन्न सगुणावाई वस्त्रे
 ६५६ सौभाग्यवती गोडुवाई व सौभाग्यवती अहिल्यावाई फतेसिंग-
 वावाची स्त्री वस्त्रे यो रूपये
 ९४४ सौभाग्यवती राजसवाई वस्त्रे यो निा निवालकर सनगे रूपये
 ३०० मदनसिंगवावाचे घरी वाडकास सनगे

¶There are many interesting entries in this year—all more or less shedding light on Shahu's domestic life. Madan Singh, Sambhaji's illegitimate son, is mentioned as living at this time. The early activities of Holkar, Sindia, Naro Shankar and others are described.

No. 48]

[21-7-1730]

१६ मोहरम

मोरो वावाजी बेलसर निमे कुलकर्णी व जोतिसी मौजे जेजोरी ताा करेपठार याणी आपले वृत्तीचे पत्र राजश्री दादाजी कोंडदेऊ याच्या महजराचा जीर्णोधर करून राजश्री छत्रपती स्वामीची पत्रे

राजश्री राणोजी सिंदे व मल्हारजी होळकर यास पत्रे दिल्ली कीं मारानिलेस कर्जवाम जाले आहे. तुमची यांची स्वारी दर मुलुकात होईल त्या ऐवजी मारानिलेस तुम्ही अवघे मिलोन रूपये १०००० दाहा हजार पाठवून माानिलेचे कर्जदारी वार होये तो अर्थ करणे म्हणून पत्र

No. 49]

[8-8-1730]

बाा काबरस पैकी तिवटे

इहदे सल्लासनि

३ भिकाजी येवला

पुणेकर प्यादा १

६ खासदार २
३ भिवाजी यादव
३ शामजी नीलकंठ

६

३। विसाजी नारायेण
हरकारा १
३ दादा त्रिंबकराज विस्वनाथ १
देणे

[8-8-1730]

६ सफर

देणे राजश्री नारो शंकर सचिव यास सेला अष्टगोली कुसुंबी वा भेट पैकी
एकूण रुपये ३०

[12-8-1730]

९ सफर

राणोजी सिंदे तिबट १ देणे जयाजी सिंदे तिबट १ रुपये ९.

No. 50]

[3-9-1730]

१ रविलाखर

रवासुदगी

राजश्री श्रीधर गोविंद सुभेदार प्रांत गुजरात यासी प्रांत मजकुरचा सुभा
सांगितला. त्यास मल्हारजी होळकर याजकडे प्रांत माळवा येथील दिवाणाच्या
एवजाखेरीज राजश्री चिमणाजी बलाल याचा ऐवज येणे वा तह तहनामा पैकी
देविले रुपये.

१००० खासा वेतनात

त्रिंबक अनंत सभासट

१०००

किता श्रीधर गोविंद यासी खत लेहून की तुम्हापासून कर्ज घेतले रुपये
१०००० दाहा हजार रुपये व्याज दरमाहे दरसडे रुपये ३ तीन प्रमाणे करार
केले असेत म्हणून गत १ एकूण रुपये

१००००

[16-9-1730]

१३ सफर

मेकडोजी ढमढर यासी सनगे योा रुपये

७ तिक्ट १

२० अष्टगोली १

२७

No. 51]

[20-9-1730]

१८. रविलावल

देणे राजश्री पिलाजी जाधवराऊ वर्षासन कापड मुदल किमत रुपये १०००

[22-9-1730]

२० रविलावल

देणे कानोजी सणस देणे निंवाजी सणस मोत्ये जोडी सिलकेपैकी गुा
विसाजीपंत १ योा ४०

[26-9-1730]

२४ रविलावल

आवजी नीलकंट चिटनिवीस देणे पटी भार्गवराम रुपये ५०

[27-9-1730]

२५ रविलावल

२८५ गोरखोजी भावकर ताा नागो बावाजी द्दिा मार मोहरा १९ दर १९

[5-10-1730]

३ रविलावल

वखे राजश्री कुवर बहादर बाा ताा मोरोपंत द्दिा राजश्री बाबूराव मल्हार

२०७|||= खासा

१०० मंदील १ सरासरी मोतचुर

बाबूजी नाा पैकी जमा धरणे

आक ६००

2441

६५ अष्टगोली १

सेवडेपैकी हिरवा

४२॥॥= किमखाप बाबुजी नाा पैकी

१ आक १३७

२०७॥॥=

३

१७६॥॥ फतोसिंग

१२६॥ सौ नावदवाई कुवर बाहादर

यांची बहीण

[24-10-1730]

२२ रबिलाखर

३००० संताजी माने पतंगराव सोने वजन तोळे २०० दर १५

No. 52]

[3-11-1730]

३ जमादिलावल

श्री देव चिचवड यासी दस्तक हर जागाहून जिन्नस भरून येतील त्यास जकातीचा उपसर्ग न लावणे म्हणोन दस्तक बैल सर ५०

[11-11-1730]

११ जमादिलावल

सुभानजी बोरगे यासी सालगुदस्ताचे बाकीच्या एवज दिले कर्ज गुा वासुदेव जोसी ता छ १३ प्रमाणे रुपये १०००

देणे मानाजी पायगुडे वा एवज बाजगस्त मालजी चितलकर यास नालबंदी रु. २००० दोन हजार देविले प्रा खानदेश दहस्तीपैकी

[2-12-1730]

२ जमादिलाखर

वा देणे मातुथ्री वाईकडे पाा जैनावादचे एवजी मुकासबाव निा सदासिव दामोदर विद्यमान सदासिव भट पटवर्धन मार्गसीर्ष मासचे हण्यपैकी देविले सबव सोने नगावदल रुपये १३००

No. 53]

[11-12-1730

मुा सातारा

छ ११ जमादिलाखर

वस्त्रे रवाना अर्काट अजम सादतुलाखान यासी

हा वेकाजीपंत

खासा सादतुलाखान

सनगे हा सातारा

७० चिरा वादली १

१९० किमखाप १

१०० जामेवार पसमी सफेत १

२९ गोशपेश पसमी १

४९ पख्या गुजराती १

६ हकवदी १

८० शालजोडी एक

खिरमे २

७९ दुपटा पैठणी १

९९१

९

१०० निमं अस्तनी पसमी

हा पुणे सनगे ४ पैकी

९७ हा भेते भाऊ सनगे

धुवट

३४ तिवटे २ बार ९९ हात

८ महमुदी १ हात २४

१९ सेला साधा १

हात ३२

९७

४

१४

७०८

सादतुलाखान याचे स्त्रीस

७० लव गाजरी इलाचे

याचा हा स्वारी सनग ॥

८ चोलखण वादली

उसनवार हा सौ कासीबाई

३८६ हा पुणे सनगे

४४ आली त्यापैकी

२९० पातल बलदली

१७६ पासोव्या

पैठणी १ मोती मुठ

३८६

४४४

No 54]

[14-12-1730

१४ जमादिलाखर

जानोजी काकडे खिजमतगार सनिध राजश्री छत्रपति स्वामी यांचे कर्ज गाव-
गना वगैरे प्राा संगमनेर येथे येणे आहे. त्याविसी हली ताकीदपत्रे सादर केली
की कर्जाचा भाग वारून देणे येसी ताकीदपत्रे देऊन पाठविले त्यास मसाला देविला.

राजश्री मल्हार तुकदेऊ यास राजश्री वापूजी श्रीपत याजकडून प्रांत पुणे येथील
साल मजकुरपैकी आखेर सालचे ऐवजी देविले रु. १००

[16-12-1730

१६ जमादिलाखर

मल्हार रायाजी प्रभु दिा उदाजी पवार तिघट १ एकूण रुपये २॥= हा
राणोजी भोसले

[22-12-1730

२२ जमादिलाखर

१२॥॥. देणे साडे करून प्रहास आलियावरी ताा रखमाजी जगथाप देणे
सौ अन्नपुर्णाबाईच्या हाती दिली मोहर १ एकूण रुपये.

No. 55]

[26-12-1730

२६ जमादिलाखर

१४० आनंदराव पवार यास वझे

२७१ येशवंतराव पवार निा आनंदराव पवार

२६० कडे सोने भार २०

११ कुडक्या सोने .॥॥=

२७१

[27-12-1730

२७ जमादिलाखर

सरंजाम आनंदराऊ पवार दिा राजश्री चिमणाजी ब्रलाल पेस्तर साल सन
सलास सलासैनपासून

मुकासे प्रांत गुजराथ प्रात माळवा पाा जलगाऊ प्रांत वराड पाा चिखल-
वाहाल पाा जैनाबाद, मौजे भारडी, मौजे उजनी पिंपलगाऊ ताा नगर हवेली
पाा नेवासे भोज कवीटे मौजे मलठण.

आनंदराऊ वान संभार्जी पवार पाा मौजे कवठे ताा पावल प्राा जुन्नर याणे पुणाचे मुकामी थेऊन हुजूर विदित केले की मौजे मजकुरी पाण्याचा तोटा आहे, याकरिता तले बांधतो, तल्यामुळे खर्चवेच पडतो, या करिता १ चाहूर इनस दिली असे.

मौजे वामुळसर पाा कडें येथील पाटिलकी जगदेऊ राऊ पवार यानी नूतन करून घेतली, त्याचा महजर करून देणे म्हणून पत्र १

प्राा मालवा येथील सरदेशमुखीचा मजमु पेस्तर सालापासून सन सलास सलासीनची गोविंद खंडेराऊ यासी सांगितली असे. सनद आनंदराऊ व राणोजी सिंदे याचे नावे दिलही; तैनात रुपये २००० दोन हजार केले असेत.

No. 56]

[29-12-1730

२९ जमादिलाखर

देहनगी कलावंते

१९ आवरंगावादकर

साख्या

४॥ बुधो १

४॥ कासमीरा १

४॥ मखन १

४॥ हमदरवण १

१९

४

१०१ शामी खंडालकर

४६ पातळ १ जरी

५५ दुपटा १

१०१

२

[31-12-1730

छ २ जमादिलाखर २

मुा सातारा

जामदारखानापैकी

जोत्याजी भोसले दिमत राणोजी सिंदे तिबट हाा कानडे १

आक

१३॥

रुपये

७॥

2445

No. 57]

[1-1-1751

३ रजव

हा मुा लोक द्दल परशरलड सलतुले डलस डसलल देवलले रुडडे.

३ डरलई धुलडुण वसुतु डुडे वलटेडल तल डलडुगण हु डुडे कुसेगलव डेथुल डलरलसुडुडु गलवलस डेकुन रलहलत नलहु सवव.

ॡ डेडल डलंग वसुतु खेड डलडे परशरलड सलतुले डलडडलसुन शंडर रुडडे नलडडंदु डुहणुन धेकुन वलकुरलस आलल नलहु ते रुडडे देत नलहु सवव.

[4-1-1731

छ ६ रजव

संडलरु डलडे डलडकडुल हुडरे तुलळगुळ धेकुन आले तुलस तुलवट १ रुडडे ॡ

[5-1-1731

७ रजव

डुकलस डलहलड आनंदरलकु डवलर डलसुल सलड डडकुरुडे डेसुतर सलललडलसुन दललुडे.

[8-1-1731

१० रजव

डललुहलररु हुलळकर डलस डडर कु डल डलडल वुथुल डडलले डलन आकलर तुलडुडुडु तुकुडु डवलर रलवलरु डवलर दरसदे रुडडे ७ सलत डुरडलणे देणे डुहणुन डडर १

No. 58]

[29-1-1731

१ सलवलन

उदलरु डवलर व आनंदलरलव डवलर डलडकडे देसुल डुकलसे हुते ते तुलडकडुन दूर करुन हलुडु खलसगुडुडे ठेकुन कडलवुस सलड डडकुरु

२ धुंडु डलहलदेलु(डु)डलडकडे डुकलसल

१ डल रुनलवलद

१ डल रलळगलकु

—
२

१ डल नलवलसे कडलवुस नलल

रलवलरु गुरुधुद दलल रलणुडु

डुसले डलडकडे

४१

१ पा चिखलवाहाल निा केसो
विश्वनाथ याजकडे कमावीस सांगितली
महाल मजकूर दर सदे हा १६

४

[30-1-1731]

२ सावान

७५० राना पिलाजी जाधवराव रोजमुरा वरात १०१६ पैकी

८२ राणोजी सिंदे हा ५०० पैकी वजा पोताहून दिलहे ४१८ बाकी गला १॥=॥

No. 59]

[2-2-1731]

छ ५ सावान

२३३॥. धर्मादाय वास्तुशांतीचे दिवसी

२० होंमाचे ब्राम्हण ४०

१० आचार्य वगैरे ब्राम्हण ५

६ गोदान

१९७॥. भोजनासमयी भूयसी

२३३॥

[4-2-1731]

छ ७ सावान

बाग का पुणे

४ महिमाजी भिंताडा

[22-2-1731]

छ २५ सावान

इमारत कसबे पुणे ताा सिवराम कृष्ण कुसाचे कामास रुपये १०००.

१५२ जानराऊ ढमढेरे याचे पागेचा रोजमरा येकमाही हा खुद

छ ११ रमजान

द्रेणे परराज्ये आहेर निजामनमुळुक हा धोडो गोविंद
खासा निजामनमुळुक यास सनगे रुपये

१०० जामेवार हा बावसी पैकी १

५० चिरे बादली २

२५ पिबला १

२५ बनासे १

५०

६० किमखाप जालीबार १ यो

७० पटके ३

२० सफेद करचोबी

२५ गुलाबी १

२५ बदामी १

७०

६० महमुदी करचोबी

२१० इलाचे जरी

७० लाल वेलदार १

१४० सबज वेलदार २

दर ७० यो

२१०

३

४० जामेवार बादली १

५५ जामेवार अनारी सफेद १

२५ छोट भस्मे दर १

६६ धुवट समे

२० तिबटे २

२२ सेले साधे २

२४ हिरवे २

६६

६

७३६

२०

१८। हतान्यास तीवट
कसुंबी ?

७५४।

No. 61]

कलगी जडीत हा सवाई जयसिंग पो

७६ हिरकण्या लहान

७ पुक्षराज

४४ माणके लाल

२ लालब्या भोर

७ मोत्ये

१ लोलकपना

१ मदनाईक

सनग सीलेत सोने लालगी

जडीत १ से

सिरपेच जडावाची

८ हिरकण्या मोठे

१० लहान हिरकण्या

१० माणिक

१ मदनाईक पना

१ मोत्ये २ पैकी

सीलकेस हा आपाजी लस्कर

१ लाडी कती पाच

सिरपेच १ थो

नवाब नासरजंग

सनगे थो रुपये

२५ चिरा बादली १

९ गोसपेस १

१० हकवंदी १
 ४० इलाची जरी १
 २५ पटका भारी १
 १०६१ = जामेवार जोडी १
 वजन तोळे ६६॥॥.
 सनगे २ यो

२१११ =

नवरीस

सनगे यो रूपये
 १०० जामेवार जोडी वादली
 सिलकी १ यो सनगे २
 ३२४- चादर वादली १
 ६० किमखाप १
 ७॥. चोलखण वादली
 सनग चिरा ४ =
 ८७॥. चादर कुसुंबी सिलकी
 १

 ९४ =

२८७४-

बेगमसाहेब

सनगे यो रूपये
 ३३ जामेवार वादली १
 ६० इलाचा जरी १
 ८० चादर जरी कुसुंबी
 १ सिलकी
 १० चोलखण वादली यो
 चीरी गज २ सनग १.

 ३१.

१८३

No. 62]

[16-3-1731

१८ रमजान

भारमल कराले दिला येमाजी बाबले जखमी

[21-3-1731

२३ रमजान

८९१॥॥= वखे राजश्री राणा संग्रामासिंह याकडे हस्ते शामराऊ व जैसिंग
सकतावद रवाना केली सनगे येकून रुपये

No. 63]

[25-3-1731

२७ रमजान

किता नजरपटी जमा गाव निा मानाजी पवार दिला

राणोजी सिंदे गांव ताा पाटस

रुपये

४०० काा पाटस

१२९ मौजे गार

५२९

[31-3-1731

इहिदे सल्लासीन

३ सवाल

जमा पोता

९०० कर्ज गुा सदासिवभट पटवर्धन गुा आपाजी सोनार

रवासुदगी.

भावसिंगराऊ टोके देणे रोजमुरा चैत्र मास पैकी सदासिवभट पटवर्धन
याजकडून देविले कर्ज पैकी रुपये ४००

बाबत ऐवज मिरासपटी व नजरपटी पाटस व गार येथील मानाजी पवार याणे
करार केली सा ५२९ त्या पैकी राणोजी सिंदे याजकडे पेसजी देविले २०० बाकी
हल्ली मशारनिलहेस देविले रुपये ३२९

No. 64]

[16-4-1731

१९ सवाल

देणे पीलखाना हत्ती फत्तेलस्कर याचा दात कापिला ते समयी सेरणी
वाटावयास केली होती ते हली ताा फतु माहात सा २९

२१ सवाल

पथके

३३।= राणोजी सिदे देणे हत्तीस रतीव गुा महादसेट

[26-4-1731]

२९ सवाल

पाा जलगाऊ येथील साल गुदस्ताची मुकाम बावेची बाकी आहे तो एवज पेशजी बासुदेव जोसी याजकडे देविला होता तो मना करून हल्ली राजश्री तुकोजी पवार व जिवाजी पवार याजकडे देविला असे येविसी देशमुख देशपांडे यास सनद ?

[27-4-1731]

३० सवाल

मौजे देहू ताा हवेली पाा पुणे दिले अमयपत्र ऐसीजे मौजे मजकूरचे नजर-पटीचा पैका घेतला, याजकरिता रयत तजावजा जाली आहे म्हणून हुजूर विदित जाले त्याजवरून हे अमयपत्र सादर केले असे; तरी तुम्ही कोणेवीसी शकअंदेशा न धरिता मामुरी करणे. तुम्हास नजरपटीचा तगादा लागणार नाही. गात्र राा उधोवा गोसावी याजकडे दस्त इनाम आहे. सालाबाद गोसावी याकडे वसूल दत्त असता त्याप्रमाणे दत्त जाणे तुम्हास तगादा लागणार नाही म्हणून पत्र ?

No. 65]

[1-5-1731]

छ ९ जिल्काद

२९०॥. पीलखाना

२० खुदावकस

१५॥. आलावक्ष

२१ फत्तेलस्कार

२१ भवानी प्रसाद

२१ गजराज

१४ फत्तेमुबारक

१६ रामवाण

१६ महवृत्रगंज

| | |
|-------|----------------|
| १६ | अलीमदत |
| १६ | मोती गज |
| < | तखतगौरी |
| ११ | सुंदरी |
| ४ | पखाली |
| २४ | वारगीर ६ दर ४ |
| ६७ | सिलेदार लंपी |
| | ७ खंडोजी चौधरी |
| | ६० बैल १२ दर ५ |
| <hr/> | |
| | ६७ |

२९०॥

[5-5-1731]

९ जिल्काद

ब्रा देणे राा जयसिंग सख्तावत दिमत राजश्री राणा चितोडकर हाा सनद
 राा हरी मोरेश्वर राजाज्ञा देखील भाट रु.२१०० पैकी व देह रुपये १७०॥= बाकी
 देणे रुपये १९२९।= पैकी वजा दहक देणे दिमत रुपये १९३ बाकी देणे.

No. 66]

[18-7-1731]

मोहरम २४

| | |
|----|-------------------------|
| ५५ | महादाजी अंबाजी मुजुमदार |
| १० | तिवट १ |
| ४५ | पासोडी पैठणी १ |
| | आक १० |

५५

[15-8-1730]

१२ सफर

राजश्री राणोजी सिंदे दिमत राजश्री चिमणाजी बह्दाल यासी साल मजकुरी
 जमावाचे बेगमीस मोकासे दिल्ले ऐवज सरदेशमुखी

१ पाा साखरखेडले

१ पाा चिखली

१ पाा सोवली

३

No. 67]

[6-9-1731

१९ रबिलावल

सदासीवभट पटवर्धन याजपासून कर्ज घेऊन खत लेहून दिले की दरमाहे दरसदे व्याज रुपये २॥ आडीच प्रमाणे केले असे १६५२ साधारणनाम संवछरे भाद्रपद वद्य प्रतिपदा सुरु इहिदे छ १९ रबिलावल रुपये.

२५०००

[12-9-1731

२१ रबिलावल

येसवतराऊ भोसले यासी घोडी बकसीस देऊ केली तिची किमत रुपये २००० दोन हजार, त्यापैकी हल्ली राजश्री अंवाजीपंताकडून हा ऐवज कर्ज गुा सेख मिरा येसवंतराऊ व बसापा पैकी रुपये.

No. 68]

[3-10-1731

१२ रबिलाखर

राा हिरोजीराव पाटणकर व द्वारकोजी पाटणकर व राजजी घाटगे याचे कविले काा सुपे येथे येऊन राहतील त्यास जागा देणे. गडीतील खासा घर मानिलेचे हवाला करणे. कोटातील माणूस जाईल येईल त्यास परवानगी मारानिलेची म्हणोन त्रिंक्क हरी यासी पत्र १

[8-10-1731

१७ रबिलाखर

खाा मोतियाची जोडी गुा मोरसेटी करजे जोडी २ एकूण रुपये २००

[9-10-1731

१८ रबिलाखर

राा येसवंतराऊ त्रिरेस्वर सभासद हूजूर होते यास राा मल्हारजी होळकर याजकडे पाठविले याचे हातून हरएक सेवा घेऊन त्रेतन रुपये ७०० सातसे पावीत जाणे म्हणून सनद १

No. 69]

[13-10-1731

२२ रबिलाखर

रवासुदगी

राजश्री लक्ष्मण खंडागले यासी सनद सादर की संस्थान देवगड येथील सन तिसाच्या ऐवजापैकी बाकी रुपये २६४०० बाकी होते त्यापैकी गोविंद बळाल

याचे मारफतीने रु. ९००० सरकारात सन सलासीनात पावले. बाकी रुपये १७४०० सतरा हजार च्यारसे राहिले आहेत. त्याचे वसुलास हल्ली गोविंद बल्लाल पाठविले आहेत, यांचे पदरी सदरहू ऐवज घालून रवाना करणे. सदरहू ऐवजपैकी गोविंद बल्लाल यांसी रुपये २०० दोनसे देणे म्हणून सनद सादर केली. १

महमद बोहरी यास हुजरून ऐवज नव हजार देविला, त्याची वरात दिल्ली; त्याच्या वसूलास जासूद म्हसाजी बाबाजी यासी देविले.

९ कृष्णाजी केशव हरसुल सातारे याजकडून देविले.

No. 70]

[9-10-1731

रविलाखर १८

जेजालास टंकणखार गुा आनंदी चौधरी

रु. १-

[10-10-1731

रविलाखर १९

राजश्री आप्पास २ तिवटे रुपये

१६॥- खानदेसी हा बालाजी बाबाजी

१२ राणोजी सिंदे पैकी भेटीचे

२८॥-

[30-12-1731

छ १ रजब

नवाब अबदूल मंजीखान बंकापूरकर उर्फ सावनुरकर यास पोशाख ४११॥.

ITEM No. 7 : May 1733—Dec. 1733

No. 71]

[26-5-1733

छ २२ जिल्हेज अवल साल

सुा आर्वा सलासीन मया व अलफ.

खासगत खर्च विया मातुश्री बाई वा नारो दादाजीपैकी खा करून आणिली.

रुपये

४॥= घोंगड्या ३

४= गवालें १

९

¶The entries in this section contain references mainly to the domestic life of the Peshwas, the campaign against Janjira, Turuktajkhan's activities, the enlistment of recruits for military service, the movements of Ranoji Sindia, Malharrao Holkar, Tukoji and Jivaji Powar, Antaji Manakeshwar and others. Their doings can therefrom be now fixed in point of time.

No. 72]

[27-5-1733

छ २३ जिल्हेज अवल साल

सोन्याचा दर: १४ रुपये तोळा

कडी तोले:

८२। [तोले] राजश्री नाना कडी २ यो

१०८।।।। [तोले] राजश्री आपांस कडी २ यो

१९१.

No. 73]

[30-5-1733

छ २६ जिल्हेज

सावित्री चव्हाणीण इचा मर्द गोवलकोटास शामलाकडे आहे. इचा लेक सयाजी विश्वासराऊ सरनाईक किले तलागड, याजकडे चाकर आहे. सबब सावित्रीस जामीन सयाजी मजकूर यास हुजूर घेऊन खंड रुपये २९ पंचवीस करार करून सावित्रीस याचे स्वाधीन केली. सबब सयाजी मजकूर याचे नावे खर्च लिहिणे रुपये २९.

No 74]

[31-5-1733

छ २७ जिल्हेज

जमा कोठी मुा को पुणे ब्रा गोविंद कृष्ण सालगुापैकी गुा सिकनभाई जमेत कालेखान ब्रा जमा वर्कू कोठी मार दारु लसणाचे पुटाची वजन पके

८२॥ वादले चर्मीना ९ दर ८॥

१२।२ धैल्या पोती १९

१२ प्रा १४ दर ८॥

८।२ प्रा १

१२।२

१४।।।२

१० गुा अर्जोजी ना वाल्हेकर कले १० दर ८॥

१४।।।२

2456

No. 75]

[31-5-1733

छ २७ जिल्हेज अवल साल

रवासुदगी स्वारी राा चिमणाजी बल्लाळ

घोडी नजरेची

७०० घोडा बोरें बाा फतियापुरखान बाा नारायणजी निकम

१००० घोडी बाा तुरुकताजखान जैर्दी बाा नारायणजी निकम

No. 76]

[3-6-1733

छ ३० जिल्हेज

स्वारी राजश्री पंतप्रधान

जमा पोतां बाा ऐवज हुजरात राजश्री स्वामीनी राजपुरीचे मसलतेस पंधरा हजार रुपये दिलहे; त्यापैकीं रुपये ४००

No. 77]

[1-7-1733

छ २९ मोहरम

६ = मजुरी देणें पिंजारी राजश्री नानाची न्याहाली तयार करविली त्यास रसानगी इसमाल फरास

No. 78]

[9-7-1733

छ ८ सफर स्वाा राजश्री चिमणाजी बल्लाळ सुा आर्बा सलासीन मयां अलफ आषाढ शुध नवमी इंदुवार मोा काा पुणे

फिरंगी गोलंदाज नवे चाकर छ मजकुरी ठेविले, आसामी २, दर आसामीस दर माहे रुपये ५ प्रमाणे

No. 79]

[19-7-1733

तेरीख १८ माहे सफर

संकराजी कदम वस्ती काा सुपे याची बटीक मुसलमानासी गेली. त्यास गोतपत करून प्रायःचित्त व्यावयाची आज्ञा केली. याजकरितां याचे माथा मेजवानी कुलबाब कुलकानू करार रुपये १००

No 80]

[24-7-1733

तेरीख २३ माहे सफर

रटकर्जः तुरुकताजखान सालगुदस्ता निजामाचे भेटीचे समई राा पंतप्रधान याणी घेतले होते; त्याचे रटकर्ज गुा बाबूजी नाईक जोसी, रुपये ६०००

No 81]

[2-8-1733

छ २ रविलावल

खर्चः रुपये

६००० स्वाा राजश्री पंतप्रधान राा राजपुरी ताा लोक किले पुरंधर व वज्रगड

No 82]

[6-8-1733

छ ६ रविलावल

राा मल्हारजी होलकर व राणोजी सिंदे यास पत्र कीं, सालगुा तुमचा व पवाराचा तह करून दिलहा आहे, त्याप्रोा सालमारी करार असे. तरी गुाप्रोा राा तुकोजी पवार व जिवाजी पवार याची तहप्रोा रूँव देत जाणे म्हणून पत्र १

No. 83]

[20-8-1733

छ २० रविलावल

अंताजी माणकेस्वर यासी म्हालोजी मुढे याजकडील पागेच्या लिहिण्याचा धंदा होता. त्याचा हिसेव मनास आणून झा सलासीन ताा सन सलास हिसेव फौरीक जाला. तुजकडे काही लिगाड नाहीं म्हणून फारग्वती लेहून दिल्ली.

No. 84]

[21-9-1733

छ २३ रविलाखर

सिलिकवद पोते स्वारी राा पंतप्रधान

२ देणे रामजी जाधव व बडेखान दिला तुरुकताजग्वान

No. 85]

[27-9-1733

छ २९ रबिलाखर

९॥= देणे दुखवटा, बाजी आंगरे याणे सेखोजी आंगरे याची क्रिया केली
सबब गुा बालाजी माहादेऊ : तिबट १

No. 86]

[27-10-1733

छ २९ जमादिलावल

सिलकबंद पोते स्वारी राा चिमणाजी बलाल

६९० देणे वोवालवाणी सौ अनुबाई
मोहरा ९०, दर १३.

No. 87]

[18-11-1733

छ २१ जमादिलाखर

खर्चः रुपये

३२

खाा चिनी देणे इंगरेज जनराल मुंबई ताा
कृष्णाजी राम साने १ गुा अंताजी रघुनाथ

No. 88]

[30-12-1733

छ ४ साबान

आनंदराऊ पंडित सुमंत राजपुरीस गेले त्यास सामान न्यावयासी बैल

ITEM No. 8 : 1734

No. 89]

[1-1-1734

छ ६ साबान सुा आर्वा सलासीन मया व अलफ

ताा पौड खोरे येथील पाहाणी करावयास धोंडो विस्वनाथ यास पाा आहत.
यास दरमाहे सा ९ पांच पावीत जाणें व यांसमागमे मराठे माणूस १ व काठीकर
माहार १ येक देऊन याजपासून ताा मााची पाहाणी करवणें म्हणोन राा नारो
रामचंद्र यास पत्र १

¶Many miscellaneous matters of a religious, domestic and social nature are referred to in this section and are certainly of great interest. The movements of several Sardars are also mentioned.

No. 80]

[24-7-1733

तेरीख २३ माहे सफर

रटकर्जः तुरुकताजखान सालगुदस्तां निजामाचे भेटीचे समई राा पंतप्रधान याणी घेतले हेते; त्याचे रटकर्ज गुा वानूजी नाईक जोसी, रुपये ६०००

No. 81]

[2-8-1733

छ २ रविलावल

खर्चः रुपये

६००० स्वाा राजश्री पंतप्रधान राा राजपुरी ताा लोक किले पुरंधर व वज्रगड

No. 82]

[6-8-1733

छ ६ रविलावल

राा मल्हारजी होलकर व राणोजी सिडे यास पत्र की, सालगुा तुमचा व पवाराचा तह करून दिल्हा आहे, त्याप्रोा सालमारीं करार असे. तरी गुाप्रोा राा तुकोजी पवार व जिवाजी पवार यांची तहप्रोा गैव देत जाणे म्हणून पत्र १

No. 83]

[20-8-1733

छ २० रविलावल

अंताजी माणकेस्वर यासी म्हालेजी मुट्टे याजकडील पागेच्या लिहिण्याचा धंदा होता. त्याचा हिसेव मनस आपून झा सलासीन ताा सन सलास हिसेव फौरीक जाल्या. तुजकडे काही लिगाड नाहीं म्हणून फारखती लेहून दिल्ही.

No. 84]

[21-9-1733

छ २३ रविलाखर

सिलिकचंद्र पोते स्वारी राा पंतप्रधान

२ देणें रामजी जाधव व वडेखान दिला तुरुकताजखान

No. 90]

[5-1-1734

छ १० सावान

सिलिकवद पोते स्वारी राजश्री चिमणार्जा वलाळ

खर्च :

रुपये

१०

खरेदी वदुख १

No 91]

[5-2-1734

छ ११ रमजान

मातुश्री बाई यास मौजे आवोसी ताा चोण हा गाव दिलहा होता. त्यास तो बरा नव्हे याजकरितां मौजे कलल ताा तळोजे हा गाव मुकासा दिलहा येविशी सनद

No 92]

[24-4-1734

छ १ जिल्हेज अखेर साल

दफाते

राजश्री फतेसिग भोसले याचे खासगत कोठीचे बैल सर २०० मुबैहून सिसं व जस्त भरून आणतील त्यास जकातीचे दस्तक १

No. 93]

[2-5-1734

छ ९ जिल्हेज अखेर साल

रु. २३ फिरगी गोलदाज जर्दाद ठेविले त्यास राजमरा वीस रोजा

६॥०

२॥०

३॥०

९।०

९।०

पाच गोलदाजाची नावे.

२३

No. 94]

[3-5-1734

छ १० जिल्हेज अखेर साल

बाजी सिरके हा कविला टाकून हवसियाऊडे पलोन गेला होता, तो हाली हजीर जाला. त्याचे बाइकोस खंड करार केले, त्याचा हवाला येसमंतरात्र येरणकर याणी घेतला. जेष्ठ मासी छ १५ मोहरमी यावे वा कतवा रुपये २५.

2460

मोहरम

[22-6-1734

छ १

८००० स्वारी राजश्री पिलाजी जाधवराव पैकी गुा वावूजी नाईक जोसी

३००० किा स्वारी राजश्री पिलाजी जाधवराव पैकी गुा येलहोजी पडवल

सफर

[3-7-1734

छ १२

वा देणे पागा दिला राजश्री वालाजी वाजीराज कापडाचे खरीदीवदल ता गोविंद हरी हा २००० हा बुदलखंड निा गोविंद बलाल याणी राजश्री वावूजी नो जोसी याजकडे पनास हजारची हुंडी पाठविली त्या पैवजी देविले.

रविलावल

[31-7-1734

छ ११

पागा दिला राजश्री राणाजी भोसले दिला राजश्री चिमणाजी बलाल यास सालगुाा प्रमाणे वराता

रविलाखर छ ८

[27-8-1734

मल्हारजी होलकर याजकडील लस्करचे सवनिसीचा धंदा राजः आऊजी नीलकंठ याजकडे आहे. त्याणी धंदाचे प्रयोजनार * * पाठविले आहेत. तरी पूर्ववत प्रमाणे धंदा याचे हातून घेऊन वारगीर घोडा व वेतन पूर्ववत प्राा पावऊन चालवत जाणे म्हणून मारनिलेस पत्र.

राजश्री वालाजी वाजीराज याजकडील पागाची लस्करची जमनसीचे प्रयोजनास पेशजी वाजीराज होते त्यास ते घरी राहिले. हालीं राजश्री आऊजी नीलकंठ याणी * * पाठविले आहेत तरी पूर्ववत प्रमाणे पैवज पाऊन सर्व प्रकारे चालवणे म्हणून मारनिलेस पत्र.

रज्जव

खमस सट्टासीन

छ १

पिलार्जी जाववराऊ याजकडून स्वारीमध्ये गणेश कृष्ण देवळ यासी वाराणसीस जाययासी स्वारीमध्ये रु. २०० देणे

[17-11-1734

रज्जव

छ १

जामदारखान्यापैकी

उदेसिगराजे सत्रस्थान
वोडसे

राऊ इद्रजित राजे
सत्रस्थान दतिये

२९। गणेशपत. ९ तिपट

११। पो जालनापुरी

२

भगवत त्रिठळ द्या उष्ट्रखाना द्या स्वारी राजश्री पिलार्जी जाधव-
राऊ. सेला साधा १ आला ४ यो रूपये

८

रा खडोजी माणकर यास पत्र की रा होनाजी बलकणडे याजकडे
येसजी करजवणे याचा जमाय आहे त्यालोकापैकीं चाकरमाने
लोकाची सेते ता घोसाला येथे आहेत.

१५

२००० मानाजी आगरे पो
१००० लक्ष्मीवाड ता

१६

महाराजी होळकर व राणोजी सिद्ध यास सनद कीं सिऊ भारती
वगेरे अतीत याजपासून राजश्री स्वामीन आगटिया घेतल्या त्याचे
रूपये दरमाहेचे येज्जी देत्रिले रूपये १०००

१७

४ येकमाहा रोजमर, जासूद उदाजी पत्रार

४६ द्या बुधेले जगतराय

१७ द्या हिरदेसाई

५ स्वार द्या प्रीथीसिंग

१ द्या मेदिनीमळ

१८

पिलार्जी जाधवराऊ यासी मोकासे उतर प्रात.

१ पा पोहरी सरकार नरवर

१ हयेली नरवर

१ सित्रपुरी सरकार नरवर

१ पा कैलास सरकार नरवर

४

१९ रोजमरा एकमाहा

१८२ हवसी.

६० सिदी सात. ४९ सिदी सुलतान

२२ सिदी जोर. ४० सिदी हिलाल

८ सिदी हुसैन. ७ सिदी हुसेन.

छ दफाते

२० पिल्लाजी जाघवराऊ यास सनद की हा वहिरो पिलदेऊ मजमदार
 द्या संभाजी भोसले यांस स्वारीमध्ये देऊन पावलियाचे कवज
 वेणें म्हणून पत्र. रुपये ५००

No. 103]

[6-12-1734

रजजव

खमस सल्लासीन

२० मेहमान लोक दिमत वाजी भिवराऊ. (सनगं दिली. मातुथ्री
 लेक, नातु)

दिया सरखेली संभाजी आंगरे. (तिवट वगैरे).

२४ माहाराज राजश्री संभाजी राजे दिलहे हा वालाजी माहादेव
 ११०. संभाजी राजे (९० मंदिल, ६० चादर) पातल चांदणी
 २०२॥ राजसवाई. (पातल चांदणी, १७९ चोलखण २॥
 १२१॥ जिजाऊवाई किमखाप २९). (७९ शालु, १॥ खण, ४९
 किमखाप).

देणे देहनगी मल्हारजी सिंदा (शालु, गजना)

२८ वा भेट नवात्र निजामनमुलुख हा कृष्णराऊ

१० चीरा मुकसी. ३९ महमुदिया, १९ खिरमा, १९ पटका

[17-12-1734

सावान जामदारखानापैकीं

२ आनंदराऊ सोमवंसी सरलस्कर

२३॥ तिवटें

२० सेला अष्टगोली

[10-1-1735

२६ संकराजी केशव कमाविसदार नारायणगाव तिवटे

श्री परमहंस बावा

७९ दुतु किमखापी

१॥ छाटी पासोडी

१- खादी पासोडी

[11-1-1735]

- २७ राणोजी पाटीलराजे वाफगाऊ
श्रीनगरचा राजा प्रदीपसिंग बराबर वसवंतराऊ
६० मंदील चांदणी
१५ पटका
६० जमिंदार

[26-4-1735]

जिल्हेज जमा

- छ १३ २०३७ वदल यैवज निा मल्हारजी होळकर प्रा इंदोर गुा वावूजी
नार्डक जोसी हुंढ्या सातारियाच्या आल्या होत्या त्या साता-
रियास पाठऊन दरमाहेस देविले आणि दरमाहेचे यैवजी
घेतले. वा सरदेशमुखी प्रा खानदेश निा आऊजी कवडे
हवाळा सदासिव भट पटवर्धन पो १२५० गुा आपाजीपंत
७८७ गुा दादाजी

१८ खामुदगी

हा गुा सूर्याजी पवार हशम

रुपये ३०

रामजी पवार यासी शामळाने धरून नेऊन भ्रष्टविले तेथून पळोन
आला. त्यास येथाशास्त्र प्रायेधित देविले आणि खंड वाधला
ते त्यास देविले.

ITEM No. 9: 1735—1737

No. 104]

[15-1-1735]

छ १ रमजान गुा खमस सलासीन

मया व अल्फ

स्वारी राजश्री पंतप्रधान ग्वर्च पांतापाँ

दंगे वस्त्रे विदुनुरकर वकील यास सनगं खानर्गाची, नरसिंगराऊ व लक्ष्मण-
पंत वगैरे माणसे

¶The items mentioned in this list illustrate Shahu's religious and domestic life. The names of certain ladies of Shahu's family are a new item of information. Certain historical characters also make their appearance in these notes.

No. 105]

[21-1-1735

छ ७ रमजान

स्वारी राा पिलाजी जाधवराव द्दिा पंतप्रधान

देणे इनाम, कासीद सरकारचे मोगलाचे लस्करचें वर्तमान घेऊन आले
सबब तिघटे २.

No. 106]

[22-3-1735

छ ८ जिलकाद

खर्च

३३०॥।।. किले राजमाचीचे देवास मुखवटे केले त्यास

No. 107]

[8-4-1735

छ २५ जिलकाद सुा खमस सलासीन मया व अलफ
रोजमरा येकमहा:—

| | |
|----------|------------|
| हरकारा, | रु. ३ ते ४ |
| पावलोक, | रु. ३ ते ६ |
| जासूद, | रु. ४ ते ५ |
| फरास, | रु. ३ ते ४ |
| चोपदार, | रु. ३ ते ६ |
| सिंपी, | रु. ४ |
| परीट, | रु. ५॥ |
| दिवड्या, | रु. ३ ते ५ |
| रख्तवान, | रु. ४ |
| हलालखोर | रु. ५ |
| नाहात्री | रु. ४ ते ५ |

No. 108]

[10-4-1735

छ २७ जिलकाद सुा खमस सलासीन मया व अलफ

२५० खरिदीखर्च: खाा यंत्र तास गुा मिस्त्र इंचवर्ड इंग्रेज मुंबईकर रास १

2467

No. 109]

[3-5-1735

छ २० जिल्हेज सुा खमस सलासीन मया व अल्प
रंगरेजास मजुरी

७।. तिघटें ५ रंगविली त्यास

१।. भेणकापडे ४ करविली त्यास

८

No. 110]

[12-10-1735

सीत सलासीन मया व अल्प

छ ४ राखर खर्च

जामदारग्वानापैकीं

वस्त्रे दिला आवजी कवडे

७१४४= खासा [तपशील]

२९।। श्रीधर गोविंद मजमदार [तपशील]

७।।= बाजी येसवंत फडनीस, तिघट १

२८।। राघो दामोदर [तपशील]

२४।।।= त्रिवक अनंत [तपशील]

७।।= धोडो मल्हार चिटनीस [तपशील]

६।= येकाजीपंत, तिघट १

४।। जगोबा, तिघट १.

६।।। माहरचे चिटनीस ताा अमृतराव, तिघट

[20-8-1735

छ १२ गाखर

जामदारग्वानापैकीं

वस्त्रे दिला त्रिवकराऊ विस्यनाथ सुभेदार वावर्ती

प्रां खानदेश

2468

छ २७ जिलकाद

जामदारखानापैकी

हुजरात खर्च सनगे

तेरीज

५३३॥ राजश्री स्वामी १२॥

४३॥ सौ गोडूवाई २॥

४७४॥ सौ विरूवाई ७

७१॥= सौ बच्यावाई २॥

१८२॥ सौ सक्कारवाई २॥

१६२। सौ सगुणावाई २॥

१६१७४=

३४॥

८४॥ सौ राजसवाई २॥

६३॥ सौ अहिल्यावाई २॥

No. 111]

[18-10-1735]

छ १२ जाखर

सीत सलासीन मया व अल्फ

दफाते पत्रें

गोविंद बलाल मुा रहिली यासी पालकी दिल्ली. राजश्री पिलाजी जाधवराऊ
यासी पत्र लेहून दिल्ले की तुम्ही त्या प्रांते जाल तेव्हा पालकी व वस्त्रे देणे.
पालकीच्या खर्चास सालिना मोईन वुंदलखंडच्या थैवजपैकी रुपये

७५०

साडे सातशे नेमणूक करून देणे म्हणून सुभेदारास पत्र

सीत सलासीन मया व अल्फ

जामदारखाना

[1735-36]

व्रतबंध मुंज खर्च

लोक सासवडकर तिवटे

७॥ रामचद्र नारायेण

७॥= सखाराम भगवंत

किले पुरंधरकरी तिवटे

६४= गणेशपंत सरनाईक

६४= अंताजी सामराज सबर्नास

संभाजी जगथाप सोन

ठाकुराचे पुत्र

No 112]

छ ११ सावान
 नाईकजी काडू हस्तुमराऊ वाहादूर दिा राजश्री त्रिवकराऊ सोमवंसी सरलस्कर
 यांचे ग्यासगत व्रैल देसात व कोकणात जाऊन हरयेक जागा जाऊन गला
 नाथेगावास आणतील त्यास जकातीचे दस्तक व्रैल सर

१०

[19-12-1735]

छ १५ सावान
 आवजी कवडे याचे कोठीचे व्रैल कोकणातून मीठ भरून जातील ; तिकडून
 गला भरून मौजे कोलवली कर्यात सासवड येथे येतील ; त्यास जाता येता दस्तक
 व्रैल सर

२००

माहादजी थोरात हवालदार व कारकून किले मजकूर (पुरंधर) यास

[23-1-1736]

छ २० रमजान
 राजश्री स्वामीची स्वारी जेजुरीस जाली त्यास स्वारी खर्च कसवे सासवड-
 पैकी जाला तो निा नारो दादाजी पौ

[31-1-1736]

छ २८ रमजान
 इमारत कुस् गावचे काा पुणे देणे वेलदार माहालुंगेकर निा गोपाल नाईक
 ताा जिवाजी गणेश

१००

जकाता प्राा पुणे व प्राा जुनर निा त्रिवक लक्ष्मणपैकी देविले.

[24-2-1736]

No 113]

छ २२ सवाल

रवासुदगी

राजश्री स्वामीची न्यारी जेजुरीस जाली हांती, त्यावदल गावगावचे वेडे
 आणिले हांते, त्यापैकी सिवाप्रचे मुकामी न पुसता फलोन गेले, त्याम हुज्ज
 आणावयासी पाठविले त्याम मसाला देविला.

2470

छ १ जिल्काद

यासी ऐवज

२०२५॥॥- वाा ऐवज स्वारी राजश्री पिलाजी जाध-
वरात्र याणी सन खमसामध्ये स्वारीस गेले
तेसमई सोंटे कनडगड निा प्रीतीसिंग राजे
याजकडे नजरेचे रुपये २५०० करार केले
त्यापैकीं हुडी बुन्हाणपुरास आली रुपये
२०७३॥॥-॥ पैकी कुसाजी गणेश यांणी
खर्चास घेतले. हा ३३॥॥-॥ बाकी धोडो माहा-
दव याजकडे जमा हा २०४० पैकी वजा
१०८॥॥ हुंडणावली दरसदे हा ॥॥॥ प्रो
४ अजुरा

१४८॥॥

बाकी रुपेयाचा हवाला मारनिलेवर आला
छ १३ रमजानी ते देविले.

७००० स्वारी राजश्री राऊ याणी खंडणी इंदूर व
जेपालपूरकर याजकडे नजरेचा ऐवज करार
केला त्यापैकी (वगैरे)

No. 114]

[8-3-1736]

छ ९ जिल्काद

रवासुदगी

माहादाजी अंबाजी मातुश्रीवाईसमागमे गेले आहेत त्याचे घरचे वेगमीस देविले
हो [तपशील]

[12-4-1736]

छ ११ जिल्हेज

रवासुदगी

फेरू घनशाम दत्त ब्राह्मण वास्तव्य कुरुक्षेत्र यासी तीर्थउपाध्यपण कैलास-
यासी तीर्थरूप राजश्री नाना यांणी दिले त्याप्रमाणे करार असे. तीर्थरूपाचे पत्रा-
पूर्वी जर कोणी दिले असिले तरी हे पत्र रद्द असे म्हणून पत्र १

खाना कडपे बराबर राजश्री श्रीपत विठल

- ४९४।० खासा अबदुल महमदखान
 २१५ अबदुल कादरखान गंजीकोटेकर
 २२४ अबदुल सलामखान
 २६८।० अबदुल महमद हसनखान
 २९६४= दिवाण कृष्णराज
 १७६४= अबदुल मजीजखान
 २१३।= अबदुल हुसेनखान
 २३६ महमद हुसेनखान
 ५६ सिवराव
 २०४४= श्रीनिवासरज
 ४७४= सिवाजी शंकर
 ६१४= अबदुल कादरखान
 ६९।० इनायतखान महमद
 ९७॥= इमराम खान
 १६४॥० अबदुल महमदखान
 ४९ सिलिमखान हुसेनजी
 ३६॥।० शंकराजी राम
 ४८ गोपाळराज
 २६०॥।० वैकटराम राज
 पालेगर रायदुर्ग
 २८४= मुरादखान

छ १६ जिलकाद सवा सलासीन

तीर्थरूप राजश्री राज यांगी याज दोन व कुत्रा येक राणोजी भोइटा
जासूद याजबराबर राजश्री स्वामीकारणे पाटविली.

छ २७ जिलकाद

वालाजी सोनदेव कमाविसदार जकात बंदर रोहे यांस पत्र की पहिला
मिठाम पाड दर ग्वडीस रुपये ९। होते. त्यापकी खेवडंटे येथे लेहून

॥ रुपये कमी केला बाकी रुपये ८॥॥ पाड पडला आहे म्हणोन लिहिले, त्यावरून सदरहू प्रमाणे करार केले असे वाण्यास कौल देऊन आमदरफती चालते करणे म्हणोन पत्र १

No. 119]

[26-4-1737

छ ६ मोहरम

निा संकराजी केशव जखमी लोकास व ठार झाले त्यास

१८६ निा होनाजी बालकवडे

३७ जखमी असामी

४ ठार पडिले

३९१ दिा खंडोजी माणकर

७४ जखमी

८ ठार पडिले

२० दिा रामाजी माहादेव

आसामी ३ जखमी

सुभानजी भिंगारा दिा सेव्याजी खीरसागर खासवारदार बेलापुरी गोत्याने जखमी जाला होता तो मृत्यु पावला, त्यास सेला साधा १

[27-4-1737

छ ७ मोहरम

१९ बंलापुर घतले म्हणोन खबर घेऊन आले त्यास इनाम वक्षीस तिवटे हशम ३

[13-5-1737

छ २३ मोहरम साल सवा सलासीन स्त्रारी बाजीराव प्रांत खानदेश व हिंदुस्तान

छ २४ मोहरम मुक्काम प्रांत मालवा

[17-5-1737

छ २७ मोहरम

बाबूखान दिा नारो बाबाजी यांस वक्षीस ठाणे साष्टी घेतली तेव्हां रात्रास ठाणे-यांत आले सवव

तिस्सा सह्यासीन

सफर छ २५.

| | | |
|---------------------|---------------|--------------------|
| इस्ताद ताा वापूर्जा | नारायण जमा | १२ दिवेलावणी |
| | दागिने सुमार | ३ वजने—१अदसेर |
| १५८७ | लोखंडी दागिने | २ दोनसेरी |
| | ३०३ कुराडी | ० साडेतीनसेरी |
| | ३५५ कुदल्या | १ पावणे चौसेरी |
| | २९९ खोरी | ९३ खिले |
| | ८२ पाहरा | ९ मुन्या |
| | २५२ कोइते | ५ भात्याच्या नल्या |
| | ११३ वाट (!) | ० नली बंदुखेची |
| | ९६ जंजिन्या | १ पाहार तोफेची |
| | १० घण | २ गोळे तोफाचे |
| | १७ हातवड्या | — |
| | ३ सांडस | १० बुदले चर्मी |
| | १ ऐरण | १३ गाड्या |

¶The years 1738-40 are of great historical importance and the various miscellaneous entries brought together in these papers yield items of useful information.

No. 121]

तिसा सह्यासीन

सफर २५

धमधमावरी सामान होते ते जमा कोठी व वसई

गुण सदाशिव कानो जंभेनिस.

कित्ता.

| |
|--------------|
| १४२ गोळे |
| ६० गरनाळा |
| १३४ हुके |
| ७९४३ गोळिया |
| ५४३ जेजार्डी |
| ७४०० बंदुखे |
| 2476 |

कित्ता.

| |
|------------------|
| १५ लोखंडी दागिने |
| ४ कवले |
| २ बाण फुलका |
| १ पटी लोखंडी |
| २ तोफेचे तुफटे |
| ४ खिले तस्तपोसी |

१३ दगडी गोले
दारु वजन पके
॥॥=॥

२ पाहारा
४२ थेल्या खाद्या
१३० थेलिया भाडियाच्या
६७ कातडी
४० केले रिकामे (!)
५ वादले
२० डोलच्या
२ वादल लाहाना
४ लाकडी संदुका फुडक्या
९६ मडकी कुंभारकाम
३० मुत गुडी
१०० पाठ्या
१० खारं
२० तटं

वरवार्जा पार्लाल याणा कल्याणाहून गोलं हुजूर वसईंच मुकार्मा पाा वाा पत्र.

१०० पुण्याहून आले त्याचं कल्याणामधें
वजन केलं.

११५ जुनराहून दोन खंडी लोखंड कल्याणास
आले हेते त्याचे खानगी खंडो माणकर

No. 122]

तिसा सह्यासीन

सफर २५

जमा निाा शंकराजी केशव नामजाद वसई धोंडो केशव याजकडे सिलकेची
दारु व गोली राहिली ती हवाली केली. वाा कवजे कमाविस

जमा कोट माहिम हाा चिठी
बालाजी चंद्रराज दारुवजन पके ४१
गोली बंदुखीच्या सुमार २२५.

जमा कोट केलवे हाा चिठी माधव-
राज खोपकर गोल्या बंदुखीच्या
सुमार १३००

प्राा वसई खर्च
पागा हुजूर दाणा

स्वारी राजश्री पंतप्रधान
जमा निाा शंकराजी केशव
येकूण रुपये

६। स्वारी विद्यमान मातुश्रीवार्डे आगासांस गेली ते समई घोड्यास दाणा
६ उडीद १० मिरी

९।।। स्वारी श्रीमंत राजश्री स्वामी अरनालेयास गेले ते समई घोडे
बरोबर ९ यासी दाणा

छ १९ सफर गुा कुष्णाजी पांडुरंग होमशांती व पूर्णाहुति खर्च रुपये
३७=॥

सफर २९. रवासुदगी जमा निा शंकराजी केशव

वसई फते जालियावरी निशाण चढले त्यास खर्च रुपये

२७=॥।। छ २९ च्या पुजेस सामान वगैरे

१९ वकरी ६ दर २॥

७।।= कणिक

४।।-।।। किरकोल नारल सेदूर पाने अवीर बुका

२।= छ १७ रो शेडा करावयासी खादिया १० खाद्या रंगाईवदल खर्च

२ गेरु वजन पके ८८९

।= तेल वजन

No. 123]

[6-8-1738

जमादिलोवल

तिसा सल्लासीन

तेरीख ?

९००० जमा स्वाा राजश्री बालाजी बार्जाराऊ मुा सातारा हुंडिया रवाना
हाा बार्जी डोका व शाहाजी वागचवरा जासूद व्यंब्रकजी नाईक हुंडिया
६ धेकूण रुपये

२९०० माणकोवा नो पाठक ?

२००० रामाजी नाईक अनगल ?

२९०० विठोवा नाईक रत्नपारखी ?

९०० तोरापा नाईक अनगल ?

९०० विसांवा नाईक कानडे ?

१००० कृष्णाजी नाईक जांसी ?

No. 124]

[7-8-1738

जमादिलाबेल

तिसा सल्लासीन

छ २

सांडखर्च खंडेराव सितांत देशमुख प्रां पुणं याची कन्या राजश्री सखोजी आंगरे यास दिली ते समई लग्नाचें साहित्यास कापड व नखत व जिनस कर्ज दिलें. ता १३६२ पैकी सन सातांमध्ये वसूल आलें रुपयें ३०० व सालमारी वसूल आलें ता ७०० येकून येक हजार वसूल आलें ताकी सांडले.

रुपयें ३६२

No. 125]

[12-8-1738

तिसा सल्लासीन

छ ७ जमादिलाबेल

पातांपैकीं

३६ धर्मादाय अनुष्ठान राजश्री आपास वरं वाटत नवतं, याजकरितां जप करविला हांता, त्याची दक्षणा

३० मंगलाचा जप

१००००० येन जप

२०००० होमाचा

१२०००० दर हजारी ता १० प्रां

३ सूर्याचा जप १२०००

३ केतूचा जप १२०००

३६

ताा कृष्णभट करयें

No. 126]

[13-8-1738

छ ८ जमादिलाबेल

तिसा सल्लासीन

दफात पत्रें

कृष्णाजी नाईक जोसी यास खत लेहून दिलें की तुम्हापासून कर्ज घेतले दल ४०००० चालिस हजार यास व्याज दरमाहे दरसदे ता १॥ दीडप्रमाणे वनसूट करार केले असे. येका वर्षापावते करून शके १६६० कालयुक्त नाम वत्सरे भाद्रपद शुध १ प्रतिपदा छ २९ राखर खत दिलें.

No. 127]

[8-9-1738

छ ४ जमादिलाखर

तिसा सहासीन

७९ कमाधिस निा माहाजन श्रीवर्धनकर याची माणसे शामलाने धरून नेली होती ते सोडून आणविली, त्याजकडे करार केले ते हाा बाकी सालगुा गंगाधर नारायण छ २४ जावल

९० बहिरो नारायण

२९ बहिरो माहादेव

No. 128]

[15-9-1738

छ ११ जमादिलाखर

तिसा सहासीन

३०० कमावास हा आवजी काकाजी वस्ती मौजे आणे ताा वेल्ले प्रा जुनर याजवर संताजी जाधव व सटवोजी जाधव मौजे मजकूर याणी बालंटे वेऊन अकरासे रुपयाचे खत वेतले, त्यास तहकीकामुले तें लटकें जाले. कागद जाधव याजपासून वेऊन आवजी मजकुराचे हवाल्ये केले. त्याजकडे सदरहू रुपये करार केले ते जमा गुा नारो बाबाजी नजर जमा.

No 129]

[29-9-1738

छ २९ जमादिलाखर

तिसा सहासीन

टफाते पत्रे

दिा अंताजी माणकेस्वर सिलेदार तुमच्या सरदारीच्या लिहिण्याची असामी रामाजी सखदेव यांस सांगोन पाठविले आहेत. यांस सालीना वेतन करार केले रुपये २९०.

माहाराव कोठेवाले यांजकडे सालगुदस्ताची खंडणी पैकी मल्हारजी होळकर व राणोजी सिंदे व पवार यास दोन लक्ष रुपये देविले आहेत, त्याची त्याणी निशा करून मुदत केली, त्यास मुदत होऊन गेली, रुपये पाठविले नाही. हाली सदरहूची वरात पेशजी रुपये १९७५०० दिली आहे. त्याप्रां येवज अविलंबे पाटलाकडे येऊन पावे ते करणे म्हणोन सदासिव बहाळ यांस पत्र १

No. 130]

[30-9-1738

छ २६ जाखर

तिसा सल्लासीन

जमा स्वाा राजश्री बालाजी बार्जाराऊ हा थैवज पाा जैनावाद निा यादव
त्रिवक सालमजकूरची रसद हवाला बार्जारी नाा वोंकार रुपये ८२००० पैकी मार-
निलेनी राा कृष्णार्जी नाा जोसी यावर हुंडी दिली १०००० रुपये.

[2-10-1738

छ २८ जमादिलाखर

द्विा व्यकटराऊ नारायण पथक याणाा वसईहून वंतसमई संकरार्जी केशव
याजपासून उसने रुपये वंतले हांत ते त्यांचे नाचे खर्च लिहिणे म्हणान संकरार्जी
केशव यासी लिहिले आहे. रुपये

३०० सनसमानांत छ २९ मांहरम

११७१॥ ≡ सन तिसा

No. 131]

[4-4-1739

मांहरम ६

तिसा सल्लासीन

पाा वोंडसे व पाा दतिया याकडे सालगुदस्तांची बाकी राहिली हाती ते
मुदतीस दिली नाही या करितां व्याज करार करून कतवे लिहून घेतले.

वोंडसे बाकी ११४५०० याचे

पाा दतिया बाकी रुपये १४७८१

व्याज झा

यासी व्याज झा आपाढ शुध ८ ताा

५९०० कित्ता पनास हजार सा झा

आपाढ शुा ८ सन अर्वेन मुा माहे

आपाढ शुध ८ ताा पौश शुध

१३ पौा वजा मांहे २ बाकी माहे ११

८ मांहे ७ पैकी वजा मांहे १॥

(१ मुदतीचा माहे १ वारोत्र्याचा)

बाकी मांहे ५॥ येकूण दरसदे

दरमाहे दरसदे सा २ प्राा व्याज रुपये

२ प्राा

२८८१.

१४१९० कित्ता व्याज रुपये ६४५००

यासी व्याज झा आपाढ

शुा ८ ताा आपाढ शुध ८

माहे १३

[17-4-1739]

मोहरम १९

पाा वोटवड येथील मोगलाईचा अमल जप्त करविला. तंथील सिव्दास दरमाहे करार केले मोगलाईचे ऐवजी रुपये.

[ह्या महिन्यात मोगलाईच्या अंमलाची जमीसंबंधी पुष्कळ ठिकाणी नोंदी आल्या आहेत. मोगलाईच्या गर्दीमुळे झालेल्या ठिकठिकाणच्या जमी उठविलेल्या आहेत.]

[18-4-1739]

तेरीख २०

महमद मीरखान याची सालगुदस्ता निजामनमुलुख याचे युद्धांत भूपालचे मुकामी घोडी पडली त्याची किमत रुपये ९०० (पोटांत तपशील).

No. 132]

[17-4-1739]

मोहरम १९

तिसा सह्यासैन

जमा

४२७०१॥ वाा येवज प्रांत मालवा निा मल्हारजी होलकर राणोजी सिदे पैकी वाा येवज पाा भुपाल मा लक्ष्मण शंकर याणी येवज जैनात्रादेस खाना केले. रुपये ६९८८४॥ त्यापैकी मुा बाबुराव रामचंद्र हा ४२८७ पैकी वजा

१७९ खोटे

९० ताब्याचे सिशाचे

१२९ हिणाचे

१७९

२ नुकसान

वाकी येन खरे सालमजकूरचे येवज मक्तापैकी

तेरीख २०

नारायण जितेंद्र यास किले कावनई व किले अलंग येथील जागिरी गावची मजमु पेस्तर सालापासून सांगितली. याजपासून मजमूची सेवा घेऊन वेतन सालीना रुपये ९० पनास करार केले असेत, पावते करणे म्हणून हरी कृष्ण यास पत्र.

२१ खासुदगी

अंतोन गोलंदाज फिरंगी जदीद हशम वसईहून पळोन आला त्यास संकराजी केशव याजकडून पावले असे. रुपये २

No. 133]

[23-4-1739

मोहरम २९

तिसा सल्लासीन.

मोरांजी सिंदे प्रात तारापूर (रजू प्रां डाहाणु)
यांस पत्रे कीं

सुरतेकडील तावडा हाणोन नार-गोलच्या बंदरी आणिला. त्याजवळ तीस चालीस खंडी भात आहे. मोज-दाद करून लेहून पाठवितो व भात भिजले आहे ते रयेतीस तगाई देविले. जाहाजाची सिडे दोन व अवदाने दोरडी दोन व लोखंडी लोहली येक येणप्रा कोठीस जमा करून ठेविले म्हणोन लिला हे कलले. उत्तम गोष्टी केली. तावडा सापडला. त्याचा धणी तीनसे रुपये देतो. त्यास तावडा सोडावयाची आज्ञा म्हणोन त्यास पाचसे रुपये घेऊन साडणे. चालीस पनास रुपये करून चालणे म्हणोन पत्र ?

दवणेनजीक आंबेवाडी आहे तेथील कपितान म्हणतो की दोन हजार रुपये घेऊन आपले वाटेस तूर्त न जाणे. या प्रांते स्वारी होईल, आपण जागा देईन म्हणांन त्याची बोली तुम्ही लिहून पाठविली तर दोन हजार रुपये तूर्त घेणे आणि त्याचे वाटेस न जाणे म्हणोन पत्र ?

No. 134]

[1-7-1739

रविलाखर

तेरीख ९

खेराते खर्च देणे पाद्री फिरंगी वसई यास सालिना मोईन राा संकराजी केशव नामजाद प्रां वसई याजकडून देविले.

तेरीख २३

दिया संकराजी केशव नामजाद प्राा वसई देणे राजश्री जिवाजीराऊ विचारे याणी राजश्री शंकराजी केशव याजवल फिर्माण प्रांते येकनिष्ट शेवा (केली.) त्यावरून मारानिलेनी जंजिरे अरनाला येथे जिवाजीराऊ यास दर गलबतास सेलका मासा १ व दर डोलीस सेलका मासा १ येक येणेप्राा वतन करार करून दिले आण हुजूर विदित केले, त्यावरून कृपाळू होऊन सदरहुप्रोो वतन करार करून दिले असे. वौशंपरंपरेने अनभवीत जाणे म्हणून मारानिलेस सनद १

दिया संकराजी केशव नाा प्राा वसई देणे जंजिरे अर्नाला येथील सरजामी पत्र संकराजी केशव यांचे नावे लेहून दिले.

तैवज चांदरातीस दरमाहे मोईन
पाने सुमार सुपारी वजन पके
८००० ४४२

आठ हजार पाने दोन सेर सुपारी
याप्राा देणे कलम १

इमारतीस व ज्याहाजातीस सामान
सरंजाम लागेल तो मनास आणून
वरचेवर पोहचावीत जाणे कलम १

जत्रा साल दरसाल करावी लागत्ये
त्यास सामान मोईन

| | |
|---------------------|-----------------|
| तांदूल सडांक सुमारी | |
| कैली ४१ | १ टोणगा |
| वजन कचे | ५ बकरी |
| ४४॥ सेदूर | १० कोवडी |
| ४४३ तेल | २५ नारल |
| ४४१ सुपारी | ५०० पाने वेलीची |
| ४४४॥ | ५४१ |

कलम

१

साहुकारी गलबते तराडी येतीलें
त्यास खुटावण सिरस्तेप्रोो जंजिरे
मारी घेणे तेच तराडे बलेजेचे बदरास
गेले तर तैथं खुटावण न घ्यावी. कलम
१

शाकाराचे सामान चैत्र मासी
जंजिरे मजकुरी पावते करणे. कलम १

दरवाजेयास तेल ४४४९ प्राा
पावत आहे कचे हाली करार दरवाजे २
दोन येकूण दरवाजेयास दररोज
वजन कचे ४४॥ प्राा वजन कचे ४४॥
आदसेर प्राा करार केले आटे. कलम
१

चांदरातीस तोफेचा वार येक करीम
जाणे दरमाहा. कलम

१



No. 136]

वतनदार जंजिरे मजकूरचे कोली
आहेत ते मासली मारितील, त्यास
महमूल माफ करावा म्हणून त्यावरून
मनास आणून महमूल सालिना आकार
होईल त्यापैकी निम माफ करणे, निमे
वसूल घेणे. कळम
१

पंधरा कलमे करार केली आहेत. सनद १

बाजी वेलोसे यास अरमाराचा सरसुभा सांगितला आहे तर तुम्ही अरमारची
संचणी करून दर्यामध्ये स्वारीसिकारी करून इमानेइतबारे वर्तत जाणे म्हणून
मारनास पत्र १

No 137]

[1-10-1739

राजमंडळ

रोजकीर्द

स्वारी राजश्री पंतप्रधान

मुा आर्वेन

रजव—आस्वीन

ग्वर्चे

रुपये

४० रामशास्त्री रोजमरा येकमाहा

आश्रित

[5-6-1739

तेरीख ९

दफातेपत्रे

बाबाजी येसाजी प्रभू यास चल जाला होता त्यामुळे हरयेक जागा अन वेवार
केला. त्यास हाली चल गेला, प्रायेश्रित यावे म्हणून हुजूर विदित केले. त्यावरून
श्रीभीमाशकरास पाठविला. यास प्रायेश्रित देऊन पगतीपावन करणे म्हणून
श्रीच्या स्थलच्या ब्राह्मणास पत्र दिले १.

No. 138]

[27-10-1739

राजमंडळ

रोजकीर्दी

माहे सावान—कार्तिक

मुा आर्वेन [मया व अल्फ]

तेरीख ९

स्वामुदगी

द्वारकाबाई आई वाराणसीमध्ये आहे तीस प्राा बुधळवंड निा दिनानाथ वैजनाथ
दिा बाबूजी नाईक जोसी यांजफडन भयाजी नाईक याजवळ देधिले. गा १९०
दीडसे देधिले, वरात राहिली, सव्व दूर.

[1-11-1739]

तेरीख १०

किले घनगड येथील बेगमीस

चिरंजीव राजश्री बालाजी बाजीराऊ
 प्रात कल्याण भिवडी याजकडून
 देविले नख्त रुपये नागली खंडी
 २२४ १८॥

चिरंजीव राा नारो रामचंद्र याज-
 कडून देविले नख्त रुपये वरकस ख+
 ३०० ६

[2-11-1739]

तेरीख ११

दफातेपत्र

बाबनाक परवारी किले लोहगड पर्जन्यकाली खरल कोसलोन ठार जाला त्यास
 तैनात रुपये ५ पांच होती. त्यापैकी निमे तैनात दर माहे रूा २॥ अडीच करार
 केले आहेत. किले मजकूरचे सिरस्तेप्राा पार्वीत जाणे म्हणोन किले मजकुरास पत्र

१

[16-11-1739]

तेरीख २५

दफातेपत्र

जंजिरे वसई येथील रुपायाचे टंकसालेचा कार्यभाग दादाभाई यासी सांगितला
 असे. टंकसालेची पैरवी करणे ते मारनिले करितील. त्यास टांकसालेवर येक
 कारकून ठेऊन मोहर त्याजपासी देऊन साडे अकरा मासे रुपया मालाचा खरा यैसे
 रुपये पाडवणे. रुपये पाडावयाचे होतील तेव्हा मोहर कारकुनाने न्यावी; नाहीतर
 सरकारांत ठेवीत जावी. हजार रुपये पडतील त्यास रूा १२॥ साडे बारा करार
 केले असेत; त्यापैकी सरकारांत रुपये ६ साहा घेणे, बाकी साडेसाहा राहिले ते
 दादाभाई व सोनार समजोन घेतील, येणेप्राा करार करून तीन साले टंकसालेचे
 काम मारनिलेचे हाते घेत जाणें. कारकून शाहाणा इतबारी नेमून ठेवणे म्हणोन
 संकराजी केशव नामजाद वसई यांस पत्र १

दादाभाई पारस याचे नावे १

२

No. 139]

[20-11-1739]

छ २९ साबान

संकराजी केशव नामजाद वसई यास पत्र कलमे येणेप्रां

पांचसे माणूस मुलकी सरस बरे मुलकी मोहतफें वगैरे करार जाला;
 मर्दाने पाहून ठेवणे. माणूस पाहून नाहीतर जीवनमाफक करार करणे.
 तैनात करणे. कलमे १ कलम १.

मुलकी वसूल रकमी ठेप लागवड जाले असेल ते मनास आणून पेशजी सिरस्ताप्रमाणे वसूल घेणे. पेस्तर खासा स्वारी जाल्यावर जमावंदीचा आकार केला जाईल. कलम

१

त्रिबकसेट कासार दरमाहे हा ६ साहा डा छ १५ रमजानापासून देत जाणे. कलम

१

इमारतीस लोकानी खपावे. जे चाकरी जसी पडेल जे समई ते करावी. हुकमी जो न वतें त्याचे पारपत्य करावे. कलम

१

अरमारची स्वारी सिकारी करणे लागेल त्यास तुम्ही ज्या सरदारास सांगाल त्याचे हुकमात सान्या गल-वताच्या सरदारानी वतॉन येका पवडानी चालावे नवदिगर करील त्याचे पारपत्य करावे. कलम

१

कलमे दाहा कगर केली असेत.

मुलकी घरपटीचा सिरस्ता अवल धरास हा २ दोन व दुमधरास रुपये १ येक, सीमधरास हा ॥० नीम, येणे प्री घेणे मुखलीसास (?) येक साल माफ करणे. कलम

१

मणाजीराव बुरूडकर यास इजाफा दर माहे हा १० दाहा प्रा डा छ १५ माहे रमजान पासून केला असे. पेशजीची तैनात हा २० बीस हाली दाहा येकूण तीस रुपये सिरस्तैप्रमाणे देत जाणे. कलम

१

साल मजकुरी मुलकी संचणी जाहाली पाहिजे त्यास वैरान गाव असतील ते तुम्ही खोती देणे. खासा स्वारी जाल्यावर मळता दिला जाईल दोन सहश्रचंड्या मानसीक तुम्ही सरकारी कामाकरिता केल्या आहत त्या करणे. कलम

१

No. 140]

छ १ जमादिलोवल

देवस्थाने हणमंत वसईचे कोटामध्ये स्थापना केली, त्यास खर्च हो ता माणकाजी पाथरवट नखत रुपये—[तपशील]

इंम्रज इंजवेट दिमत इंम्रज मुंबईहून आला त्यास खर्च डा छ २४ रावड ता छ १७ राखर पावेतो.

छ २ माहे जावळ

दफातेपत्रे

दादाभाई यास वसईस टांकसाल घालावयाची आज्ञा केली; त्यास हरजागाहून तांबे आणील त्यास जकात न घेणे म्हणून दस्तक १

छ ११ जावळ

खर्च

१२८३४ = नवस श्रीवज्रजोगिणी मुकाम वडवली बाबत वसई वगैरे सोने नवसले होतें त्यापैकी ताा रामचंद्रगिरी गोसावी वजन गुा सिऊबा नाा थोरात वजन तोले [तपशील]

No. 141]

[22-12-1739

सुा आर्बैन [मया व अलफ]

स्वारी राजश्री पंत प्रधान

सवाल-पौष

तेरीख २

सिरपाव पातशाहाकडून आला गुा बाबूराव मल्हार भेट [तपशील]

[28-12-1739

तेरीख ८

नवाब नसिरुदवला याचे खासगत कोठीचे बैल बसोद्याहून बन्हाणपुरास साखर खरिदी करून येक खेप आणितील त्यास आणू देणे; जकातीचा तगादा न लावणे, म्हणून दस्तक बैल सर

४७

[31-12-1739

तेरीख ११

देणे सौ रखमाबाई, देवजी सोमवंसी याची स्त्री यास

पाा दिंडोरी देह ३१ येकतीस निंबाजी सोमवंसी यास मोकासा आहे.

[1-1-1740]

तेरीख १२

बालाजी चिंतामण सुभेदार पाा कडे रांजणगाव याचे खासगत मीठ व तादूल हरजिनस गला मावलातून मौजे वडगाव बाड्याचे येथे वैल सर १५ तीन खेपा भरून आणतील त्यास जकातीचे दस्तक

[9-1-1740]

तेरीख २०

राजश्री रुद्राजी खंडेराव यास सवाई कंठाजी कदमराऊ बाडे याची सरदारीची दिवाणगिरी सांगोन पाठविले याचे हातून दिवाणगिरीचे कामकाज घेऊन वेतन सालिना रूपये ४००० च्यार हजार केले आहेत, पावते करणे म्हणून कंठाजी कदमराव यास सनद सादर १

No. 142]

[26-1-1740]

सुा आर्विन [मया व अलफ]

जिलकाद-भाघ

तेरीख ७

बा देणे रदकर्ज गुा गोविद सिवदेव यांजपासून साल गुा पा वीड पाथरी येथील सरदेशमुखीचे कर्ज दाखल ऐवज पाऊण लाख हा घेतले त्यापैकी दिले. मारनिलेनी विनाजी त्रिंक्क याचे कर्ज देणे होते ते देविले हा

१०००

[तपशील]

[29-1-1740]

तेरीख १०

श्री आई आदिपुरुष वरद परंपरा राजश्री विठो गोमतीदास वास्तव्य कसवे सोमठाणे पाा आंधेगाऊ सरकार जालनापूर यांसी श्रीच्या मोहछायास व अनछत्रास गाऊ इनाम पूर्वीपासून आहेत त्याप्राा करार करून ताकीदपत्रे दिल्ली देह.

[23-1-1740]

तेरीख ४

राजश्री मुकुंद रेणुकानंद वरद परंपरा श्रीआई आदिपुरुष वास्तव्य मौजे गोलदगाव पाा जालनापूर यांसी श्रीच्या उछाहाम व अनछत्रावद्दल

तेरीख ७

| | | | |
|---|-------------|-------------|--------------|
| भाळ प्रां ग्वानदेश थाणी हुजूर येऊन विदित केंद्र की आपला हक दर गावास | | | |
| दर आडतास | मरीस गुलाची | भेट दरगावास | बकरे दरगावास |
| दाणें केंद्रा डोंद | भेट्री | रुपय | |
| १ | १ | १ | १ |
| जोडा जुता | पानांटा | लंग | लंग |
| १ | १ | ० | ० |

येणंप्रमाणें पुरातन आहे. त्यासी साप्रत चालत नाही तरी साहेबी कृपाळ हाऊन चालवावयाची आज्ञा केंद्रा पाहिजे म्हणोन याजवरून हे आज्ञापत्र सादर केंद्रा आहेत. तरी भिलाचा हक पेशजीपानून सुदामन चालत आसले त्याप्रमाणें चालवणें धरिस्ता जमादाराल पत्रे

| | | |
|----------------------------|-------------------------------|--------------|
| १ पाा धुळे प्राा ग्वानदेश | १ पाा उत्राण प्राा ग्वानदेश | १ पाा अंदूर |
| १ पाा भडगाव प्राा ग्वानदेश | १ पाा महुणवार प्राा ग्वानदेश | १ पाा खंडाले |
| १ पाा बहाळ प्राा ग्वानदेश | १ पाा चालीसगाव प्राा ग्वानदेश | |

No. 143]

[17-2-1740

तेरीख २९ जिल्हकाद

जामदारग्वानापेकी

हुजरात खर्च वच्च वा पातशाहा
श्रामेती राजश्री राथानी लस्करांतून
पाठविली तं राजश्री माहादजी अंबाजी
याजकडे राजश्रीस घावया कारण
पाठविली वा मोरो रघुनाथ दिमत
खंडाजी माणकर ना ठाणें साष्टी
सनगे [तपशील]

लग्न खर्च देणें सोयरे यास
भाजनास आणिलें तेंव्हां वच्च दिलीं.

अंताजी नारायण

[तपशील]

भिकाजीपंत

[तपशील]

जनार्दन बलाल

[तपशील]

माहादजीपंत

[तपशील]

गोविंद भिकाजी
[तपशील]

जंगनाथ देव
[तपशील]

धोडभट उपाध्ये
[तपशील]

धोडोबा व कुशाबा व रामचंद्र

No. 144]

[27-2-1740

तेरीख १०

आर्बिन [मया व अलफ]
माहे जिल्हेज—[फाल्गून]

मोगलाचा सल्ला जाला. रात्रीस बोली जाली.

[2-3-1740

तेरीख १४

जमा जामदारखाना
१७० बाा नासरजंग

[15-3-1740

तेरीख २७

बाा भेट सुलतानजी निवाळकर

रवासुदगी

सैदलस्करखान दिला नवाव निजामनमुल्क परराज्य यासी

रुा

तेरीख १

१९००

जमा भेट बाा जगंनाथराव पातशाही हरकारे
सनगे

रुपये

[तपशील]

[18-3-1740

छ ३० जिल्हेज

रुजू सालमजकुरी वसईस संक्राजी केशव यास गलवत सापडलं त्यांजवर दात होता, तो वासुदेव जोसी यास विकत दिलहा, त्यापैकी जमा

[27-2-1740

छ १० जिल्हेज

अभयपत्र लेहून दिलहें की साहुकार व वाजे उदमी साकी वंदर मुंबै व वंदर वसई व वंदर साठी यास कौल यावयाविती राजश्री खंडोजी माणकर याणी

विनती केल्या. सदरहू वंदरंवंदरीने साहकारास व वेपारियास कौल्य सादर केल्या तरजिनस भरून जल्दमार्गे वंदर साहाय्य व माल्यांठ येथे अमदरपती करितीळ म्हणोन त्याचरून वंदरने मातासुरीवर नजर देऊन कौल्य सादर केल्या असे. तर हरहु वंदरी मुखरूप अमदरपती करणें. तमने सुंदे मवाफाक आल्यान्यास अंतर होणार नाहीं. कौणविसी शकअंदेशा न भरिता अमदरपती करीत जाणें. पंचोत्रा साल मजकुरी हासीळ केल्या आठे म्हणोन साहकारास कौल्य सादर केल्या असे.

सत्ता सा र्शा ध्याय्याना गिरस्ता आठे ; त्यास वंदरने मातासुरीवर नजर देऊन साहकारास मात्र पंचोत्रा करार केल्या असे.

No. 145]

[17-4-1740

तरीय १

सा आनेन गया न अल्प

राजमंडल

न्याय राजश्री पंतप्रधान

माठे राफर - वैशाख

मन्ने

३४ जयंगयास [तपशीळ]

स्वासुदगी

दण परदरवार दिग्गुल्ल्यान घोंदा कर्त

जमा आमदारग्याना

मट

१५ नारा शंकर, तिवट १

४ मांडस्वरकार, तिवट १

८ भर्मपुरी, तिवट १

२७

[20-4-1740

तरीय ४

मन्ने

१५ मल्हारपंत दिग्मत श्रीगरी भर्गोदाळ

स्वासुदगी

सवाई असिंग थाणी सैद जमाळदीग्यान आस उंट २२५ सवा दानस पाठविले, त्यास जकात वांटस राजश्री मल्हारबाचने व राणबाचने दस्तक असता घेताळी, आस्ताव रुपय आणावयास सिदांजी चव्राण व त्रिवकजी गुळ दिवा त्रिवकजी नाईक गास र्शा [तपशीळ]

राजश्री सवाई जैसिंग याणी सैद जमालुदीखान यास उंट २२५ सवा दोनसे
पाठविले ते मालवियातून औरंगाबाद पावेतो जकात न वेणे म्हणून दस्तक १
[21-4-1740]

तेरीख ५

रवासुदगी

बाबुराऊ मल्हार रवानगी दिलीस १००००

बुंदीच्या थैवजी राजामलजी यांकडून मारनिले गेले नाहीत सव्व दूर.

[23-4-1740]

तेरीख ७

खर्च

२५ धर्मादाय देणे उदकुंभदान

No. 146]

[24-4-1740]

तेरीख ८

खर्च

२४ धर्मादाये कुंभ दोन १२ ताा म्हालोजी टिकला खासदार

[26-4-1740]

तेरीख १०

खर्च

१२ खासगत खर्च राा रायास बोवाळून ठेवायास मोहर १ ताा वेकू

[27-4-1740]

तेरीख ११

खर्च

१४ धर्मादायं मृत्यजयाच्या जपास ब्राह्मण लाविले त्यास श्रीमाहा-
देवाची प्रतिमा केली त्यास सोने तोला १ यकून हो

१६० धर्मादाये वाड्यांत दाने दिली, म्हैसीदान छेशदाने केली त्यास
ताां शंकराजी भास्कर

५६ थैन नस्त

१०४ मोहरा ८ दर १३

१६०

८= किरकोली खर्च धर्मादायं

[28-4-1740

तेरीख १२ रोज वैशाख शुभ त्रयोदशी सोमवार सुा रांवर छ मजकूर राजश्रा
रायास कैलासवास जाहाला.

१८= राजश्री राज यासी देवआज्ञा जाली त्यास मुखात घाल्यावयासी
सांने मासा ४४४४१

[या दिवशी पुणं, सातारा बुराणपूर, इंदूर वगैरे ठिकाणीं जासूद खाना झाले.
त्यांचा खानगी खर्च पडला आहं.]

[4-5-1740

तेरीख १८

खर्च

८९ राजश्री आपा न्यामीकडून मातुश्री कासीबाई समागमं राजत
आले त्यास नाम राजमुरा [तपशील]

दणं क्रियेस धांत्र राजश्री जनार्दनपतास पांचरावयासी सेला धुवट
हात ९ यो सनग १० रुपयें २॥ सा

तेरीख २२

खर्च

रुपये

दाने आकरावे दिवशी [तपशील]

No. 147]

[9-5-1740

तेरीख २३

जमा जामदारखाना वाा दुग्धवटा सनगे थो सा

१४८ तिवटे

१० बाबूराज फडणीस ?

६ आयाबा ?

९ माहादार्जा आंबार्जा ?

४ संकरार्जा भास्कर ?

९ रामचंद्र दामोदर ?

६ सदासिव दामोदर ?

९ आमृतराये धायेभर ?

९ आपाजी जामदार ?

७ धोंडो नारायेण पोतेनीस

४ बलवंतराज पंडित ?

[27-4-1740]

तेरीख ११

खर्च

२९ माहादाजी अंबाजी याणी लोकास खर्चास दिल्ले होते ते त्याचे त्यास दिल्ले.

२९ आवाजी सिवदेव द्या विठल सिवदेव खर्चास

४ जासूद टाकेचे मुा कापूरवाहाल [तपशील]

२९

No. 149]

[28-4-1740]

तेरीख १२

चिरंजीव राजश्री बालाजी बाजीराऊ प्रांत जुंनर यांस सनदापत्रे

तुम्हापासून पेस्तर सालची रसद रुपये ४०००० चालीस हजार ध्यावेसे करार केले आहेत. पोता जमा करून जात्र वेणे. तेणेप्रो मजुरा असेत. यास व्याज दरमाहे दरसदे रुपये २ दोन प्रो करार केले असेत. व्याज व मुदल पेस्तर सालचे यैवजी पडतील. मजुरा म्हणौन सनद ?

पांडुरंग रघुनाथ व विसाजी गोविंद यास दिवाणगिरी पा मजकूरची सांगोन पाठविली असे. याचे हाते काजकाम घेत जाणे. पेस्तर सालची रसद हा २१००० येकवीस हजार घेतली असे, दुहोत्रा व्याजे पा मजकूरचे साल मजकूरचे रुजू पेस्तर सालचे यैवजी उगऊन देणे म्हणौन सनद ?

[3-5-1740]

तेरीख १७

खासुदर्गा

साँभाग्यवती गोपिकाबाई पुणेहून आली ते समई पालीचे मुकामी खर्च जाला त्याची सनद दिली नारो बलाल यांस [तपशील]

[10-5-1740]

तेरीख २४

खर्च पोतापैकी छ २४ सफर रायाचे क्रियेस हा

[ज्या कीर्तीतील हे उतारे आहेत निला स्वारी पंतप्रधान असे नांव असले तर ती चिमाजी आपा व नानासाहेब यांचीच आहेत हे निर्दिष्ट होय. या महिन्यांत

तारीख १ ते २९ मुा नजीक कुल्यावा आहे. तारीख २७ ते २८ मौजे वोलोसी
२९ मौा वॉलवण ता नागोंठणे तारीख ३० वॉलवण]

No. 150]

तारीख ४ रत्रिल्यावर

जामदारग्वानापैकी

गोल्दराज इंग्रेज व फिरगी

दिा संकराजी केसव नामजाद

प्रां वसई वक्षीस

२१।।।÷ ज्यावर्कान इंग्रेज

१२।। निवट १

९।- संला अष्टगोंदी १

२१।।।÷

२

१८।।- अंतोन नारस

फिरगी

[तपशील]

१८। अंतोन रुजू फजोल्दोफ

[तपशील]

१८।।० तामस कुली

१७।÷ तोवय रोब्राट्रोवा

१८।।।= अतोन कडदीन

९।। ज्याव देविचा

२४।० पेट्रू

ITEM No. 11 : 1754-1755

No. 151]

[22-7-1754

खमस खमसेन

स्वारी दादासाहेब

छ १ माहे सवाल

खर्च पोता

२९० मुस्तफा हकीम वैद्य येकमाही रोजमरा
रसानगी चिठी

स्वारी दादासाहेब

छ ३ माहे सवाल

खर्च पोता—

| | | |
|-----|--|--------|
| १४७ | खासगत खर्च खरेदी पुस्तके वा याद रसानगी शंकरू रत्नधान पुस्तके | |
| ४९ | अपरार्क ग्रंथ | २००००+ |
| २१ | मदनपारिजात | १०००० |
| २२ | विज्ञानेस्वर | १२००० |
| ९ | आध्यात्मरामायण | ४९०० |
| १ | सहस्रचंडीविधान | १००० |
| २ | सिद्धांतविंदू | १००० |
| ९ | गीताशंकरभाष्य | ४९०० |
| १२ | अग्निपुराण | १२००० |
| ९ | कासीमाहात्म्य | २९०० |
| ४ | बृहनारदी | ३९०० |
| ३ | उपदेशसहस्री | ३००० |
| ३ | गीतगोविंद सटीक | २००० |
| १ | गयामाहात्म्य | १००० |
| १ | केदारमाहात्म्य | १००० |
| १ | वैशाखमाहात्म्य | १००० |
| ३ | नीलकंठी सटीक | २००० |
| ४ | शूद्रकमलाकर | ४००० |
| १ | तत्वानुसंधान | १००० |

¶This is a useful list of Sanskrit books with prices for copying. Several such lists occur in the sequel. The other entries are also useful as throwing light on social domestic and other matters.

No. 152]

[22-7-1754

स्वारी पंतप्रधान

छ १ माहे सवाल

खर्चाचे बंद

खर्च जिन्नसखाना:—सिकारखान्याकडे जवादी मांजरास ताा नंदराम प्यादा
तेल चमेली वजन पके ४४४२, कापूर तोले .॥.

[27-7-1754

छ ६ माहे सवाल

खर्चाचे बंद

धर्मादाय श्रावणमासची दक्षणा एकंदर झा छ २८ रमजान ताा छ ६
सवाल खर्च रुपये

६७९६८२ थोक दक्षणा रमण्यात ब्राम्हणास वगैरे जागा भिकारास
व बायकास वाटली. बंद अलाहिदेस यो रुपये

१४८६६६ वाडियात वाटली विा राजश्री नाना. बंद अलाहिदे.

[अलाहिदे बंद सुमार २९ असून अत्यंत महत्त्वाचे आहेत; कारण तत्कालीन
महाराष्ट्रातीलच काय पण अखिल हिंदुस्थानांतील विद्वान लोकांची जंत्रीच
त्यांत आहे.]

[1-8-1754

छ ११ माहे सवाल

खर्चाचे बंद

खर्च जिन्नस:—

तोफखान्याकडे पाा राजश्री नाना बाा यादी
माधवराऊ सिवदेव ताा कृष्णाजी कोठवला.
लोहचुंबक वजन पके ४१।४॥.

No. 153]

[3-8-1754

छ १३ माहे सवाल

खर्चाचे बंद

खर्च जिन्नस ० :—

पागा हुजूर घोड्यावरील नवी अंबारी करविली
ल्यास पाा राजश्री नाना रसानगी निंबाजी
भिलारा खिजमतगार वेताच्या काठ्या सुमार ८

2501

छ १५ माहे सवाल

खर्चाचे बंद

खर्च जिन्नसः—

रत्नशालेकडे निल सोनार याजकडे हात घड्या-
लाचे दागदोजीस तो डांगरासिंग चौकीदार.
बंदरी तेल ईस्वरदास कलासूत्री याजबा वजन
पके ४४४२

खर्च जिन्नसः—

पाा राजश्री भाऊ राा गोविंद सिधराम तारावोजी
गवडा गणपती जव (ळ) फुलाचे झाड करून
ठेवावयाबद्दल फुलमरीचे फिरंग्याने पेटी मखमली
मदीव, आत फुले रेसमाची, पाठविली ती पेटी
लाकडी, फुलासमेत.

No. 154]

[8-8-1754

खमस खमसेन

म्बारी दादासाहेब

छ १८ माहे सवाल

खर्च जामदार०—

सिकारखान्याकडे हरणास मोहरक्या दोन
वेतल्या. विया सौ जानकीबाई गुा जिनगर
गज १३ दर ११ प्राा रु. ४४=

[9-8-1754

छ १९

खर्च पोता०—

५० खासगत खर्च खरेदी पुस्तक कायटे (?)
गुा टेहरा (?) मिश्र ग्रंथ ४००००; रुपये
रसानगी चिठी

[11-8-1754

छ २१

खर्च पोता

खासगत खर्च खरेदी पुा धनःश्याम ब्राम्हण
पुस्तके ग्रंथ

१ मार्गसीर्षमाहात्म्य १७००

१ व्रतार्क १००००

| | |
|----------------------------|------|
| १ पंचदसी | १३०० |
| १ सनत्कुमारसंहितोक्तप्रकरण | ३०० |
| १ सप्तपदार्थ | २०० |
| १ सनत्सुजात सटीक | ५०० |
| १ ईशावास्यविवरण | २५० |

२१ ४२६१६

खर्च पोतापैकी रु. गुा माहादजी खंडेराव खाा खर्च

| | |
|----------------|-------|
| १ शरीरभाशे | ८००० |
| १ काव्यप्रदीप | ६००० |
| १ तत्वानुसंधान | ८०० |
| १ ————— | १५०० |
| १ ————— | १२५०० |
| १ लिगपुराण | १०००० |

२० ६४८८०

No. 156]

[20-8-1754

खमस खमसेन
छ १ माहे जिल्काद
खर्च पोता

स्वारी दादासाहेब

खासगत खर्च खरेदी पुस्तके रसानगी चिठी

| | |
|--------------|-------|
| ३ मदननिघंट | ३००० |
| ९ योगतरंगिणी | ८००० |
| ४० ब्रह्मकथा | २४००० |

५२ ३५०००

[22-8-1754

खर्चाचे वंद छ ३

खर्च पोता

[रुसिपंचमीनिमित्य रु. ९ घरातील वायकास.
१ गोदूवाई देसमुखीण २ जिऊवाई ३ द्वारका-

न्हावी. वजन पके ८८८६ चमेल तेल,
८८८७ अर्गजा, ८८८९ तेल बेल, ८८८११
माती रातगड = ८८११९.

No. 160]

खमस खमसेन
छ २ माहे जमादिलाखर

स्वारी राजश्री दादा

[16-3-1755

खर्च रत्नशाला:—

खर्चचे बंद
संकराजी निबाजी सखाराम भगवंत याचे
पुतण्ये यास गुजराथचे स्वारीस दिव्हा.
परमानगी सखारामपंत ताा खुद चौकडा
खो गुा कृष्णभट वैद्य जमा छ २४ मोहरम
सन अर्बा, किमत रुपये ५०० यो मोत्ये दाणे
४ सोने वजन १११ ताला.

खमस खमसेन
छ ६ जमादिलाखर

स्वारी राजश्री दादा

[20-3-1755

खर्च पोता:—

खर्चचे बंद
२० कासीद जथे विल्दिदा सखारामपंता-
कडून येका दिवसात पंचेतालीस कोस आले
सा इनाम रसानगी चिठी

१० रामजी वा नारायण

१० परसा

२०

खमस खमसेन
छ २८ माहे जमादिलाखर

स्वारी राजश्री दादा

[11-4-1755

खर्च पोता:—

खर्चचे बंद
खासगत खर्च खरेदी पुस्तके गुा पुराणिक
सा चिठी

२॥ द्वारकामाहात्म्य

१ कालिकासहस्रनाम

१ यंत्रराज

- ॥• सिवसहस्रनाम
 १॥ जोतिसीरत्नमाला
 ४ जैमिनीअश्वमेध
 २ लक्ष्मणोछववैद्यकी
 १ कारक
 ३॥ किरकोली वैद्यजीवन

ITEM No. 12 : 1767-1768

No. 161]

[10-10-1766

छ ९ जमादिलावल सुा सबा सितैन
 मया व अलफ

[पूर्वी, गोदावरीच्या तीरीं टोक्याचे मुक्कामी, नानासाहेब पेशव्यानीं चंद्रग्रहण
 समयीं एक गांव धर्मादाय म्हणून दान दिला असा उल्लेख आहे.]

¶The years 1767 and 1768 are historically important and consequently
 the entries in this part throw fresh light on many points which have been
 the subject of recent discussion. The entries are arranged into two sections,
 the first from the Peshwa's Diary and the second from that of Raghunathrao.

No. 162]

[10-10-1766

छ ९ जमादिलावल सुा सबा सितैन मया व अलफ

श्री स्वामी शंकराचार्यांकडून, त्यांच्या आशीर्वादासह, ८० रुपये किंमतीच्या
 दोन शाली आल्या.

No. 163]

[16-10-1766

छ ११ जमादिलावल सुा सबा सितैन मया व अलफ

सुमेरसिंग व महमद इसफ गाडदी यांनीं दसऱ्याचे दिवशीं पेशव्यास
 नजरा आणिल्या.

No. 164]

[17-10-1766

छ १२ जमादिलावल सुा सबा सितैन मया व अलफ

तुलजाजी राजे चंदावरकर यांचेकडून सुवर्णाची गणपतीची मूर्ति घेऊन माणसे
 आली त्यांस १४० रुपये दिले.

No. 165]

[18-10-1767

छ २४ जमादिलावल सुा समान सितैन मया व अलफ
आनंदवल्ली

रु. ११७, पाद्री वैद्य याचेकरितां झालेला खर्च.

No. 166]

[21-10-1767

छ २७ जमादिलावल सुा समान सितैन मया व अलफ
आनंदवल्ली

श्रीदेव त्र्यंबकेश्वर यांचेकडून आशीर्वाद म्हणून खालील सनगे आली:—

१ तिवट, किमत रु. १९.

१ जाफरखानी, किमत रु. १२.

रु. २७.

रु. २७९, छडू फरास याचे मुलाचे सुंतेप्रीत्यर्थ खर्च.

[22-10-1767

छ २८ जमादिलावल सुा समान सितैन मया व अलफ.

दोन जामूद चार दिवसांत आनंदवल्लीहून पुण्यास जाऊन परत आले, सवत्र
त्यास ९,० रुपये इनाम दिले.

No. 167]

[23-10-1767—24-10-1767

छ २९ जमादिलावल

जयाप्पाची वायको सखुवाई शिंदे हिच्याकडे तिचे जाहगीर गांव पूर्ववत्प्रमाणें
निबंध चालवेत अशी पेशव्याने आज्ञा केली.

No. 168]

[25-9-1767

माहे जमादिलावल सुा समान सितैन मया व अलफ

पुण्यांतील साहुकारांकडे पटविण्याकरितां श्रीरंगपट्टण येथील साहुकारांच्या
हंड्या आणल्या.

रु. २००० नुकसान घावयाचे केले. सबब कीं, हैदरी होन घ्यावे त्यास सदरहू होनात येलोरी होन घेतले. त्यास, खंडणीचा दर हैदरीचा व येलोरीचा बरोबर. आणि बाजारपाड पाहता हैदरीहून येलोरी जाजती आहे. त्याबाा तोटा मजुरा दिलहा दर होनास रुपये :

४-॥ ऐन बाजार भाव.

४॥ भारी भरणा, सबब जाजती.

४=

No. 169]

कोकण प्रांतीं रोगाच्या साथीनें वन्याचशा म्हशी मेल्यामुळें तेथील गवळ्यानीं म्हैसपट्टींत कांहीं सूट मिळण्याविषयीं सरकारांत अर्ज केला. पेशव्यानें, रोगानें कित्ती म्हशी मेल्या ह्याची खानेसुमारी करण्यांस आज्ञा केली व खानेसुमारीचा आकडा कळल्यानंतर मग ह्या अर्जाचा विचार करण्यांत येईल म्हणून आश्वासन दिलें.

No. 170]

छ ३ रोजी वाड्यांत गोंधळ घातला. त्या दिवशीं पोळ्या करण्याकरितां दोन आचारी करार केले होते. त्यांस ह्या कामाबद्दल प्रत्येकी १२ आणे दिले.

खर्च:

रु. २००, श्रीनिवास गंगाधर प्रतिनिधि याची मुलेमाणसे किले प्रतापगडच्या पायथ्याशीं राहतात त्यांचे खर्चाबद्दल.

रु. ६००, श्रीनिवास गंगाधर याची बायको छ २६ रोजी मृत्यु पावली तिचे क्रियेकरितां खर्च.

No. 171]

पुण्यांतील शेख सल्ल्याचे पिरास, मागील वर्षाप्रमाणें, चालू वर्षीहि खैरातखर्च म्हणून दसऱ्याचे दिवशीं कांहीं रक्कम देण्यांत आली.

पार पेठ किले प्रतापगड, येथील श्रीवरदायनी व श्रीरामवरदायनी ह्या दोन देवतांस दसऱ्याचे दिवशीं २०० रुपये किंमतीचे वस्त्रें देण्यांत आली.

घाटगे जुंझारराव यास लष्करांत यावयाविसी आज्ञा असतां तो मलवडीस गेला. सबव त्याजपासून मसाला घेतला, रुपये १०००.

दोन महिने मुदतीच्या २०००० होन किंमतीच्या हुंब्या श्रीरंगपट्टणाहून पुण्यांत आल्या. पुण्यांतील एका साहुकाराने त्या तावडतोव पटचून दिल्या व त्यावद्दल ४०० होन घेतले.

No. 172]

(बाबुराव राम पेडसे हा पुण्याचा कोतवाल. त्याच्या पूर्वीच्या कोतवालाचें नांव, केशवराव केतकर.)

बळ घोड्याचा दररोजचा खुराकः—

१। पावली हरभरे; १ शेर पीठ; अर्धा शेर तूप; पावशेर साखर; २ टाक काले मिरे.

माधवराव रामचंद्र याने पुण्यांत ५०० रुपयास एक घोडा खरीदी केला. त्याबाबत सरकारचा असा हुकूम झाला की, त्या खरीदीवरील कर माधवराव रामचंद्र याजवळ न मागतां तो त्याच्या खाती लिहावा.

No. 173]

कुकाजी सिवराम याचे मालकीचें रानांतील लाकूड सरकारतर्फें तोडण्यांत आले. त्याबाबत असा हुकूम झाला की, तोडलेल्या लाकडापैकीं ३ भाग सरकारांत द्यावा व बाकीचे लाकूड कुकाजी सिवराम यांस द्यावे.

त्रिंबकराव दाभाडे मोगलाईत गेल्यामुळें त्यांची सर्व वतने जप्त करून दमाजी गायकवाडाकडे देण्यांत आली होती. तीं वतने हल्लीं आतां दमाजीकडून काढून बाबाजी प्रन्हाद याजकडे देण्यांत आलीं व ह्याबाबत सरकारच्या सनदा देण्यांत आल्या.

रहिस अहमद ह्याच्या हाताखालील लष्करच्या तुकडीची हजिरी घेण्यांत आली; त्यावेळेस कांहीं सैनिक कमी आढळून आले. म्हणून पेशव्याने असा हुकूम फर्माविला की, रहिस अहमद त्याचा दुय्यम, कारकून, व गैरहजर सैनिक यांस त्यांचा दोन महिन्यांचा पगार देण्यांत येऊं नये.

No. 174]

गोपिकाबाईची रोजकीर्द सुा गंगापूर.

१. बाबत कमळ पाहाड नासिककर येकेरी धोत्र नेसल्या होता व वहिणीचे कजियास सरकारात आल्या हांता, तो माजोरीपणाच्या गोष्टी सांगत असं सवत्र गुन्हेगारी रु.

२. बाा भवानी भगत बेलगावकर हा मौजे मजकुरी भगत होऊन लटकीच लोकांची नांवे घेत असं. चौकसी करिता कोणाचें भूत नाहीं. भवानी खोटा जाहाला. सवत्र गुन्हेगारी रु.

No. 175]

सरकारची कटई कांहीं लोकांनीं वापरण्याकरितां मागून नेली. ह्याबद्दल त्यांच्याकडून रु. २९ भाडे म्हणून देण्यांत आले.

गोपिकाबाईचा मेणा एकदां विशेष जलदानीं जात होता. मेण्याबरोबर ज्या नोकरांनीं चाल ठेविली त्यांस प्रत्येकीं आठ आणे बक्षीस देण्यांत आले.

No. 176]

घोडा फिरवीत असताना, नारायणरावाच्या कुडकींतील मोतीं गळून पडले. रावोजी कदम ह्यास ते सांपडले व ते त्यानें आणून दिलें. ह्याबद्दल त्याला १ रुपया बक्षिस मिळाला.

177]

[25-9-1767—24-10-1767

गहे जमादिलावल सुा समान सितैन मया व अलफ.

जानू चांभारानें, दसन्याचे दिवशीं, पेशव्याचें कुटुंबांतील खालील मंडळीस, प्रत्येकास एक एक चमी जोडा नजर केला:—

दादासाहेब, माधवराव, नारायणराव, गोपिकाबाई, पार्वतीबाई, आनंदीबाई, सगुणाबाई, राधाबाई, रमाबाई, गंगाबाई.

दर रतीस २२॥ रुपये याप्रमाणें १६३ रती वजनाचे २५ हिरे खरिदी करण्यांत आले.

छ १२ रोज. वीा राजश्री नारायेणराव माहामृत्युंजयाचें अनुष्ठान वाड्यांत लाविले आहे.

No. 178]

नवरात्रखर्चः

१७४ = नावरात्राचा गोंधळ वार्षिक घातला त्यास ताा हरि विस्वनाथ भावे
रुपये.

१६ गोंधळी यास.

१ बोवालणीस खुर्दा टके ३॥३ यो.

४ = खाा नाडापुडी वगैरे.

१७४ =

पेशव्याचे हकुमावरून तीन घड्यालें नवाव निजामअलीखान याजकडे
पाठविलीं.

२६०२ रुपये आजारी विद्वान ब्राम्हणांस श्रावणमासची दक्षणा म्हणून
वाटण्यांत आले.

No. 179]

२६८२ रुपये गणपतिउत्सवानिमित्त खर्च झाले. ह्या खर्चांत मुख्यत्वेकरून
हरदास, गवई, कलवंतिणी वगैरेंच्या विदाग्या आल्या आहेत.

१९५ रु. , खाशा दिवाणखान्यांत लावावयासी खोा चित्रें रागमालेची सुमार
३६ यो राा यादी रुपये.

॥ = २६ रोज, खोा झाडू झगे चुणावयास, झाडू सुमार २ दर
१- प्रोा.

२॥० खोा वोटवाती सुमार २०००० येकून ताा मानी कुणवीण.

राजश्री नारायेणराव याजकडील झगे चुणावयाची कचकडी येक मद्रून दिली.

No. 180]

वामन जोशी गराडकर, सौ रमाबाईचे मावशीचा नवरा.

निळकंठराव महेदेळे, सौ पार्वतीबाईचे मेहुणे.

केशवराव हरि नेने, सौ पार्वतीबाई यांचे भाचे.

येसाजी धोडदेव, गोपिकाबाईचे वंधु.

वालाजी नाईक भिडे }
नारीबा नाईक भिडे }

सगुणाबाईचे वंधु.

No. 181]

[1-10-1767

छ ७ जमादिलावल सुा समान सितैन मया व अलफ
पाद्री वैद्य यांस पुण्याहून पालखीस भोई देऊन लस्करांत खाना केला.

[5-10-1767

छ ११

जासूदजोडी दिल्लीहून नाशिकास २८ दिवसांत आली; त्या जासुदांस ४४ रु.
दिले.

[6-10-1767

छ १२

सदाशिव विश्वनाथ यांस मुरारराव घोरपड्याकडे पेशव्यातर्फे वकील म्हणून
पाठविण्यांत आले.

[10-10-1767

छ १६

एक विध्यावरील उसाचे पीक ९९ रुपयांस विकण्यांत आलें.

[12-10-1767

छ १८

टेकचंद नांवाच्या पहिलवानास दररोज एक शेर दुधाचा रतीब होता.

No. 182]

[16-10-1767

छ २२

फार उंचावरून पाण्यांत उड्या टाकल्याबद्दल दोन खिजमतगारांस ४ रुपये
बक्षीस देण्यांत आले.

[22-10-1767

छ २८

छट्टू महातानें राजगोपाल नांवाच्या मस्त होऊन मोकाट सुटलेल्या हत्तीस
साखळीस बांधलें. ह्या कामाबद्दल त्या महातांस बक्षिस देण्यांत आले.

No. 183]

[23-12-1767—21-1-1768

माहे साबान सुा समान सितैन मया व अलफ

[25-12-1767

छ ३

रु. ३९, पखवाजीचा मासिक रोजमरा.

2515

छ ४.

पागेकडील कामगाराचे दुमाही रोजमरे :—

कारकून, रु. २० ते २५.

दाणेकरी, रु. ४-८.

जासूद, रु. ६.

जिनगर, रु. ७.

कोठवला, रु. ४.

बडलका, रु. ४.

चांभार, रु. ४.

मोतादार, रु. ४.

सारवान, रु. ५.

बारगीर, रु. १४.

पखाली, रु. ३-८

३७ खासदार, रु. ११४.

जामदार, रु. ६.

आचारी, रु. ३.

दिवड्या, रु. ४.

हलालखोर, रु. ३.

हुलस्वार, रु. ५.

नालंबदी, रु. ५.

No. 184]

[27-12-1767

छ ५

एक गाय ८ रुपयांस खरीदी करण्यांत आली.

[29-12-1767

छ ७

वाजेखर्च राजश्री राव याजकडील रुमाल च्यार यासी केशरी छापावयासी चिठी छ २ सावान ताा माधवराव दादाजी कारकून सिलेदार केशर वजन तोले ९.

No. 185]

[31-12-1767

छ ९

अरमनी फिरंगी वैद्य याजकडून नारायणरावांस नजर :

(१) एक दोनपाती चाकू.

(२) एक कात्री.

[3-1-1768

छ १२

भनू व कवताल या दोन ठिकाणांचा ताबा बसालतजंगास परत देण्याकरितां गेलेल्या दोन खिजमतगारांस दोन सोन्याची कडीं बक्षिस मिळालीं. त्या खिजमतगारांनीं तीं कडीं, नियमाप्रमाणें, सरकारी जिनसखान्यांत सादर केलीं. दुसरें दिवशीं तीं कडीं त्या खिजमतगारांना सरकारांतून बक्षिस म्हणून देण्यांत आलीं.

No. 186]

[13-1-1768

छ २२

रु. २०, मजुरीखर्चः थोरले घड्याळ इंग्रजी गोपालजी कारीगर याजकडे नीट करावयास दिल्ले होते. त्याचे हाताखाली पुरुषोत्तम लोहार व त्याचा घणकरी पेठ शुक्रवार कोा पुणे याणे तीन महिने, कधीं सा घटका कधीं प्रहर कधीं पुरा दिवस याप्रो नेहमीं काम केले व आवते नीट केली सा मजुरी रसानगी याद रु.

187]

[23-12-1767—21-1-1768

[31-12-1767

छ ९

माहे साबान सुा समान सितैन मया व अलफ

महादजी शिंघाकडील खालील व्यक्तीस पेशव्याकडून निरोपाचीं वस्त्रें देण्यांत आलीं:—

नारो शंकर, महादजीचा दिवाण; राघो मल्हार; बाजी नरसी; राघो राम; बाबूराव कासी; आपाजी राम; बदनसिंग लछीराम; सुभानराव जगदळे; नरसिंगराव जाधव; लक्ष्मणराव कवडे; हरजी धापटे; सोमाजी बोबडे; सखो रंगाजी; माणको बळ्हाळ, कारकून; शिवराम गोविंद, कारकून; निंबाजी विठ्ठल, कारकून; देवाजी शामराज, कारकून; सिवाजी गोविंद, कारकून; माणकोजी यादव; सुलतानजी

2517

निगडे कागलकर; ज्याहावाजखान; रहिमतखान; हुलसारखान; नवरोजखान; न्यामतखान; साबाजी विठ्ठल; हैबतराव फणशे; सिवाजी विठ्ठल; बाबूराव जिवाजी; पाडुरंग रघुनाथ; केशवराव रखमाजी; बाबूराव पांडुरंग; बालाजी गोविंद.

No 188]

तुकोजी होळकराकडील खालील व्यक्तीस पेशव्याकडून निरोपाची वखें देण्यांत आली:—

अहिल्याबाई, गंगाधर यशवंत, तुकोजी होळकराचा दिवाण; बापूजी होळकर; कासीवा होळकर; शेटीवा होळकर; संताजी बाबले; नारायेणराव वारगल; सुलतानजी लांबहात्ये; राघो रावजी; मकाजी लांभति; बाबूराव बाघमारे; त्रिवकराव सिकेनीस; गोविंदराव मुनसी; राघो लक्ष्मण; शेरखान; मोरो गोपाल मजमदार; भगवंतराव ढमढेरे; सर्जाराव सितोळे; आनंदराव होळकर; माणकोजी पिंगळे; खंडोजी कोंकरे; सेव्हाजी मान्या; सयाजी कदम; सटवाजी मते; दादो सिद्धेश्वर; कुशावा होळकर; पिराजी पिंगळे; वेकार्जी बुळे; बाबाजी जाधव; केरोजी ढमढेरे; शेपाद्री; नारो गणेश; बाजी विठ्ठल; येशवंतराव फाळके; आपाजी राम; दासोजी मोरे; माधवराव गंगाधर; सदासिव गंगाधर; कुशावा वाग.

No 189]

[31-12-1767

३९

चोर पकडून आणण्याकरिता सदाशिवगडास पाठविलेल्या चार मांगांना खर्चाकरिता ३० रुपये देण्यात आले.

पार्वतीबाईकडील एका आचान्याचें घर आगीमुळे नाश पावले. ते फिरून बावण्याचे कार्मी त्याला ५० रु. किंमतीचें लाकूड सरकारांतून वक्षिस देण्यांत आलें.

[1-1-1768

छ १०.

रु. ३५,

कैमाणगाराचा मासिक रोजमरा.

रु. १० ते २०,

गोंलंदाजाचा मासिक रोजमरा.

No. 190]

[5-1-1768

छ १४.

चांदीचा तीन आंब्यांचा एक घड कविजंग याजकडून पेशव्यांस नजर आला.

[10-1-1768

छ १९.

चेनापट्टणकर इंग्रजांकडून पत्रे घेऊन आलेल्या दोन जासुदांस १० रु. वक्षिस देण्यांत आले.

[12-1-1768

छ २१.

येसूबाई, त्र्यंबकराव विश्वनाथ पेठे याच्या बायकोचें नांव.

No. 191]

[20-3-1768—18-4-1768

माहे जिलकाद सुा समान सितैन मया व अलफ

दादासाहेबांची रोजकीर्द

छ १.

रु. ४, कानडा ब्राम्हण याचें मासिक वेतन.

[25-3-1768

छ ६.

रु. १९, देणें धर्मादाव श्रीनिवास गोसावी गंगेजबल गातात ; यास रोजमरा येकमाही माहे मजकूरचा. रसानगी याद.

[26-3-1768

छ ७.

मुंबईकर इंग्रजांकडून पत्रे घेऊन आलेल्या जासुदास ९ रुपये दिले.

[18-4-1768

छ ३०.

१।।।= बेडकीची कुलपे सुमार ३.

* कुलूप पितली लाहान फिरंगाणी १.

No 192]

[26-1-1768—19-2-1768

माहे रमजान सुा समान् सितैन मया व अलफ
पेशव्याची रोजकीर्द

छ ९

महादजी शिद्यागी सल्ला करण्याकरिता पेशवा व नारायणराव कलस येथे गेले होते. ह्या भेटीचे समर्थी महादजीने पेशव्यास व नारायणराजास १४४९ = रु. किंमतीचे सोन्याचे दोन कडीजोड नजर दिले.

[29-1-1768

छ ८

७२ रुपयास ४८ तावदाने खरिदी केली.

[7-2 1768

ठ १७

कचो रघुनाथाचे जागी जनार्दन हरि यास पुण्यात निरखाचे कामावर नेमिले व कचो रघुनाथास, व्यापाऱ्याच्या मापाजनावर छाप मारण्यास व खुणा करण्यास लागणारे शिके वगैरे सर्ग सामान जनार्दन हरीच्या ताब्यात देण्याविषयी हुकूम झाला.

No 193]

[10 2-1768

छ २०

गोपिकाबाईने सुपाऱ्या गुलाबी जासाच्या करण्याकरिता दौलताबादेस पाठविल्या.

छ २१

[11-2-1768

रु. २९, त्रिटू गुरव नागाच्या गवयाचा मासिक रोजमरा.

परतीच्या तळ्यातील माती काढीत असता जखमी झाल्याबद्दल चापाजी त्रिळेकरास १० रुपये देण्यात आले.

[12-2-1768

छ २२

माहुली येथे नदीत चालविण्याकरिता नरीन नाव बाधाण्यास ९०० रुपये मजूर करण्यात आले.

[17-2-1768

छ २७

तालुके अजनपेलचा अधिकारी, कृष्णाजी विश्वनाथ, नरीन जहाज बांधीत होता. ह्याकरिता त्यास तीन खडी इमजी लोखंद देण्याविषयी आज्ञा झाली.

No. 194]

[19-2-1768

छ २९

हत्तींच्या खाण्यावर देखरेख ठेवण्याचे कामावर असलेल्या एका प्याद्यानें त्याच्या रतीवापैकीं कांहीं जिन्नस चार वाण्यांस विकले. हे उघडकीस आल्यानंतर ह्या चार वाण्यांस, त्या प्याद्याचें नांव सरकारांत न कळविल्याबद्दल, १०० रुपये दंड करण्यांत आला.

No. 195]

[4-2-1768

छ १४ रमजान

दादासाहेबांची रोजकीर्द

इंग्रजांस देण्यांत येणाऱ्या मेजवानीच्या खर्चाकरितां २९० रुपये नागोराव सदाशिव याचे तसलमातीस देण्यांत आले.

[5-2-1768

छ १९

हुंडनावल खर्च मुंबईची दर सेंकडा रु. ५॥॥ प्रॉं.

[12-2-1768

छ २२

दादासाहेबांचे मेहुणे, गोपालराव व कृष्णराव बर्वे, यांची मालमत्ता जप्त करण्यांत आली. त्यापैकीं खालील दोन जिन्नस जिनसखान्यांत जमा झाले :—

(१) रुप्याच्या चौकटीचा मळसूत्री. आरसा.

(२) दिशायंत्र, रुपें वजन तोले. १२.

No. 196]

[16-2-1768

छ २६ रमजान

बदल देणें देवस्थानखर्च : श्रीदेवदेवेश्वर येथें सन सीतात सोन्याच्या मुलामे-याचे कलस करविलें त्यास खर्च बाा हिशेब रु.

१८११॥॥≡

कलस तांब्याचा

१८०४ यैन कलस वजन पके १३८८

दर सेरी रु. ९॥ प्रॉं. रु.

७॥॥≡ नलीमधील वजन पके

८८३॥२। दर सेरी रु. २। प्रॉं रु.

१८११॥॥≡

१३०३॥= मुलाम्यास खों सोनें वजन तोले ३३२॥॥॥
 दर १९॥॥= प्रों रु.

No. 197]

६९९ देणे मजुरी कारींगार यास

३२६ देणे वर्खवाला यास वर्खाची घडाई सोनें वजन तोले ३२६
 दर तोल्यास रु. १ प्रमाणें रु.

३२६ देणे मुलामगार दर तोला रुपया १ प्रमाणें रु.

३ देणे तांबटास कळस चढवितेसमई आा १२ येकून येक
 रोजा रु.

७१ हऊद आभिशोकपात्राचा तांब्याचा १ केला त्यास.

६४ हऊद वजन पके ८॥९॥९ दर सेरी रु. २॥ प्रो रु.

७ मलसूत्र पितलीचे वजन पके ८८२ दर सेरी रु. ३॥ प्रमाणें.

७१

No. 198]

[18-2-1768

छ २८ रमजान

खालील जिन्नस जिनसखान्यांत जमा झाले:—

(१) ३८ रुपये किंमतीच्या, घड्यालांच्या कमाणा १३.

(२) २४ भिंगे घड्यालांची, किंमत रु. १२.

No. 199]

[20-3-1768—18-4-1768

माहे जिलकाद सुा समान सितैन मया व अलफ
 पेशव्याची रोजकीर्द

[21-3-1768

छ २

राजश्री राव यांजकडे उपनेत्रें भेट्टीचीं आली तीं बांधावयासी रुमाल
 खादीचा १.

[22-3-1768

छ ३.

वैद्यखान्याकडे चार लहान कातड्याच्या बुधल्या २ रुपयांस विकत घेतल्या.
बालाजी नरहर, पंतोजी निा नाटकशाला, यास सन संमानचे मोडनीचे
कापड

[1-4-1768

छ १३

जिराइटखान्याकडे जानोजी सिंदे व आपाजी बहिरट यांचे ताा बंदुखा आहेत
व पिस्तोले आहेत.

No. 200]

[3-4-1768

छ १९

खाशाकडील घड्यालास ९ आणे किंमतीची कांच बसविली.

[7-4-1768

छ १९

सौभाग्यवती रमाबाई यांचेकरितां पितळी मुठीचे दोन चाकू १० आण्यास
विकत घेतले.

[8-4-1768

छ २०

पुण्यांतील, सयद सादत व शेख सला, ह्या दोन पिराना इमारत बांधण्या-
करितां १४०० रुपयांची देणगी देण्यांत आली.

[10-4-1768

छ २२

पुण्याची हुंडी बनारसमध्ये शेकडा ८ हुंडणावळ घेऊन पटविली जात असे.

No. 201]

[13-4-1768

छ २९

शेख हुसेन यानें मेणाचे केलेले एक फुलझाड पेशव्यास नजर केले. ह्याबद्दल
पेशव्यानें त्यास एक तिबट बक्षिस दिलें.

[17-4-1768

छ २९

बाबत हाफिनुदि(न) सुरतकर याणी मीरकासम वकील याजबाा दागिने
पाठविले:—

१ बंदूख चापाची बतीस बाराची साधी, कट इंग्रजी तांबे.

३, तांब इंग्रेज कतन मराठे गाडदी दिमत जानोजी सिंदे यास कवाईत करावयास ठेविला आहे साा टोपी फिरंगाणी खाा करून दिल्ली त्याची किंमत रसानगी यादी रु.

No 202]

[25-9-1767—24-10-1767

माहे जमादिलावल सुा समान सितैन मया व अलफ

दादासाहेबांची रोजकीर्द

परगणे त्रिंबक येथील न्हाव्यांवरील वार्षिक कर ४० रुपये करार करण्यांत आला.

दादासाहेबांनी आनंदवल्लीस तोफांचे गोळे तयार करण्याचा नवीन करखाना सुरू केला. अशाच प्रकारचा कारखाना पूर्वी नागोठण्यांस होता.

आनंदगीर गोसावी याने एका कलावंतिणीस वळजबरीने आपल्या घरांत ठेविली म्हणून त्यास १५०० रु. दंड करण्यांत आला.

No. 203]

[25-9-1767—24-10-1767

माहे जमादिलावल सुा समान सितैन मया व अलफ

दादासाहेबांची रोजकीर्द

दादासाहेबांच्या दोन पुस्तकशाला होत्या; एक आनंदवल्लीस व एक त्र्यंबकेश्वरीं.

शात्रवड्य यांचा अर्ध्या महिन्याचा पगार :—

रु. ११।० बडेखान.

रु. ११।० राजे महमद.

रु. ९ राजे मलिक.

रु. ७।।० साहेबखान.

No. 204]

तुकोजी होळकराकडून परत येणारे दोन जासूद वाटेंत लुटले गेले. त्या जासुदांना नुकसानभरपाई म्हणून ८ रु. देण्यांत आले.

साताऱ्यास छत्रपतींकडे पुण्याहून एक वाघ पाठविला. वाटेनें त्या वाघास दररोज तीन शेर मांस देण्यांत येत होतें. मांसाचा भाव, एक रुपयास ६ शेर.

आनंदराव गिरिधर हा पेशव्याचा वकील म्हणून कोल्हापुरास जिजाबाईजवळ राहात होता.

७१।० रु. किंमतीची सनगें झगे चुणणाऱ्यास, त्याची वार्षिक नेमणूक म्हणून, देण्यांत आलीं.

१९ रु. किंमतीची वस्त्रें पुण्यांतील दोन पिरांकडून पेशव्यास आशीर्वादादाखल आलीं.

No. 205]

गंगाधर येसवंत याणी कोा पुणें येथें खरिदी घोडी रास थक येकूण किंमत रु. ३००० तीन हजारास केली आहे. त्यास, जकातीचा हासील मारनिले यास येक साला माफ केला असे. तरी सदरहू किंमतीचा हासील होईल तो मारनिलेचे नांवे माफखर्च लेहून हासिलाचा तगादा न करणें.

काशी येथील ब्राम्हणांच्या वार्षिक दक्षणेकरितां १३९०० रुपयांची रक्कम मंजूर करण्यांत आली.

माहादाजी मुदगल याणें खोटे सिके केले साा त्यास दौलताबादचे किल्यांत कैदेंत ठेवण्यांत आले.

No. 206]

बाज पक्षाचा दररोजचा खुराक : मांस अर्धा शेर.

बहिरी पक्षाचा दररोजचा खुराक : मांस अर्धा शेर.

बसेरा पक्षाचा दररोजचा खुराक : मांस ९ टाक.

No. 207]

[27-12-1767—21-1-1768

माहे साबान सुा समान सितैन मया व अलफ

दादासाहेबांची रोजकीर्द

छ ९

टीकेसहित योगवासिष्ठ या ग्रंथाची बरोबर नकल करण्याचे कामाबद्दल एका ब्राम्हणांस ४०० रुपये करार करण्यांत आले.

[28-12-1767]

छ ६

दादासाहेबांकडील एक खंजीर त्यांच्या एका खिजमतगारानें हरविला. त्या खंजिराची किंमत म्हणून त्या खिजमतगाराकडून ३० रु. देण्यांत आले.

[30-12-1767]

छ ८

बाजी गणेश याच्या देखरेखीखालीं असलेल्या बागांकरितां रु. ६२५-२-९ मंजूर करण्यांत आले.

रु. ४॥ ते ६, माळ्याचा मासिक रोजमरा.

No. 208]

[4-1-1768]

छ १३

नाटकशाळांच्या मासिक खर्चाकरितां रु. ७२१-१३-६ मंजूर करण्यांत आले.

[5-1-1768]

छ १४

हुजूर दसराकडील कारकुनांनीं कांहीं लिहिण्याचे काम विशेष जल्दीने करून दिले. ह्याबद्दल त्यांना त्यांच्या नेहमीच्या पगाराशिवाय निराळे बक्षिस देण्यांत आले.

[8-1-1768]

छ १७

मुंबईकर इंग्रजांकडून खालील जिन्नस नजर आले:—

- (१) चार लहान कुप्यांत तीन तोळे विलायती अत्तर
- (२) आरसा मलमुत्री दुहिरी
- (३) चित्रे दर्याची, २४
- (४) चांदीची गाय, किंमत रु. ११-८
- (५) सोन्याची साखळी, वजन तोळे १२॥, किंमत रु. १८७-८

No. 209]

[9-1-1768]

छ १८

यात्रेनिमित्त झालेल्या कर्जातून मुक्त करण्याकरितां त्रिवकराव विश्वनाथ (पेठे) यांस २५००० रु. बक्षिस देण्याचा हुकूम करण्यांत आला.

No. 210]

[12-1-1768

छ २१

जमा जिनसखाना :—

खरेदी सूर्यघड्यालें गुा यादो विठल कोर्डा शागीर्द किंमत रु. १५० येकून दागिना किलीसमेत सुमार १.

[14-1-1768

छ २३

नवीन जंबुरे तयार करण्याकारितां ३०० रु. मंजूर करण्यांत आले.

[16-1-1768

छ २५

मुंबईच्या चार्ल्स ब्रूम (ब्रुक?) नांवाच्या इंग्रज वकिलांस निरोप देतेसमयीं ५०० रु. देण्यांत आले.

[20-1-1768

छ २९

कलकत्तेकर इंग्रजांनीं दादासाहेबांस दोन काचेचे हुक्रे नजर पाठविले.

No. 211]

[23-12-1767—21-1-1768

माहे साबान सुा समान सितैन मया व अलफ

दादासाहेबांची रोजकीर्द

[8-1-1768

छ १७

जमा जिरायतखाना :—

१ बंदूख, नलीवर शाहाता व दस्त्यास निशाण रुपेरी.

२ पिस्तुलें, यास जबडे सिंव्हाचे रुपेरी मलसुत्री.

१ कमची तातीची चर्मी.

No. 212]

[10-1-1768

छ १९

रु. ६, १०० भांड्यांस कल्हई लावण्याबद्दल.

[12-1-1768

छ २१

घोड्याची लाथ लागून जखमी झाल्याबद्दल एका नोकरांस ४ रुपये देण्यांत आले.

No. 213]

[22-1-1768—19-2-1768

माहे रमजान सुा समान सितैन मया व अलफ.

दादासाहेबांची रोजकीर्द

दादासाहेबाकडील हत्तींची नावे:—

उत्तमगज, विनायकगज, गजराज, मुलाइमगज, करीमवक्ष, रांबाण,
गणेशगज, भवानी, बक्याहत्ती, महबूबगज, बहादरगज, नवीबक्ष, गजघंटा,
राजवागीण, लक्ष्मीसीमधार.

—

No. 214]

[22-1-1768—19-2-1768

[31-1-1768

माहे रमजान सुा समान सितैन मया व अलफ

छ १०

पुण्यांतील बागेत लावण्याकरितां औरंगाबादेहून ७५ रुपयांस २५ सरुंची
झाडे आणविण्यांत आली.

[2-2-1768

छ १२

छ ११ रोजीं नाना फडणिसानी पेशव्यांस बागेत मेजवानी केली. त्यासमयीं
त्यानीं पेशव्यांस ७०५ रु. ५ आणे किंमतीचा एक सोन्याचा चौफुला नजर केला.
ह्या चौफुल्याचा आकार चार आंव्यांच्या घडासारखा होता.

एक घोडा फार खराब झाला होता. म्हणून त्यास तुपाउडदाचा खुराक सुरू
करण्यांत आला.

[5-2-1768

छ १५

वाजेखर्च राजश्री नारायेणराव याजकडील हातघड्यालास लावावयासी ताा
जिवाजी काटकर खिजमतगार तेल चमेली वजन पके ४४४१.

—

No. 215]

[6-2-1768

छ १६

खाशाच्या पलंगास लावावयासी तेल मोगरेल वजन ४॥ तोटे.

५६२८

[7-2-1768]

छ १७.

गोपिकाबाई यांजकडील घड्याल नादुरुस्त झाल्यामुळें गोपालजी कारीगर याजकडे पाठविण्यांत आले.

द्वारकाबाई, पार्वतीबाईची आई.

लक्ष्मीबाई, पार्वतीबाईच्या भावाची बायको.

गौतमाबाई, पार्वतीबाईची मामी.

ठमाबाई

ठकूबाई

आनंदीबाई

बयाबाई

} पार्वतीबाईच्या बहिणी.

सात बिनवेजाची लहान मोतीं, देवविरील औषध बनविण्याकरितां, एका गृहस्थाला देण्यांत आली.

No. 216]

[13-2-1768]

छ २३.

राजश्री रावसाहेब यांजकडील गंजाचे घड्याल.

[18-2-1768]

छ २८.

गोपिकाबाईकरितां एक वालुकायंत्र तीन रुपयांस खरिदी करण्यांत आलें.

No. 217]

बाजेखर्च राजश्री नारायेणराव यांजकडील हातघड्यालाचे झाकण मखमलीने मढून दिले. बेत गुा रघोजी जिनगर दिला पागा हुजूर ताा जिवाजी काटकर खिजमतगार मखमल तसू ४१ योा दर ३० प्रमाणे आख १।

महमद इसफ गाडदी यांस पालखीचा मान होता.

No. 218]

[20-3-1768—18-4-1768]

[4-4-1768]

छ १६

माहे जिलकाद सुा समान सितैन मया व अलफ

दादासाहेबांची रोजकीर्द

दादासाहेबांची स्वारी सवदगांवी गेली असतां तेथील पाटील त्यांस सामोरे आले नाहींत. ह्या अपराधाबद्दल त्या पाटलांस ९ रु. दंड करण्यांत आला.

छ २७.

आबाजी महादेव व चितो विठ्ठल यांस कांही विघे जमीन बागाईत करण्या-
करितां देण्यांत आली व असेहि फर्माविण्यांत आले कीं, पुढे ह्या जमिनीवर
जिराईत जमिनीवरील सान्याच्या चाळ दरानेंच सारा घेण्यांत यावा.

ITEM No. 13 : 1772-1773

No. 219]

[10-5-1772

१० सफर

आपाजी रामाची बायको सती गेली

[12-5-1772

८ सफर

वसंतपूजेनिमित्त ब्राह्मणास दक्षणा दिली.

हजर असलेल्यांची नांवे.

बालकृष्णशास्त्री

रामशास्त्री गगाधर सुवराव

कृष्णशास्त्री गोपालशास्त्री

आपाशास्त्री लक्ष्मण पाठक

आनंदकर मिस्र बापू पाठक.

कासीनाथशास्त्री महादेवशास्त्री

- १२८ [27-5-1772

२१ सफर

कृष्णराव जगन्नाथ पेशव्याचा अर्काटकडील वकील. यासी बहुमानाची वखें.

[27-5-1772

२३ सफर

मेहता मोहकिसिंग जोधपूरचा वकील, यासी बहुमानाची वखें २९०

[8-6-1772]

६ रविलोवल

गडगनेर खर्च विश्वासराव त्रिंबक पेठे यांचे पुत्राचे लग्न आहे सबब
तिवट जाफरखानी.

¶The entries for the year 1772-73 are also highly important, as it was in this period that the Peshwa Narayanrao was murdered.

No. 220]

[10-6-1772]

८ रविलावल सह्यास सवैन

कृष्णाजी विश्वनाथ याचे नवे सनद की माणकजी मोधी सुरत दिला काप्रोजी इंग्रज याचे तराडे वनाम रुपारेल आजणवेली तालुक्यात मालसुधा अटकाविले आहे. त्यास तरांड्यातील माल अमानत ठेवणे. मालाची तहकीकात झाल्यावरी जावस्वाल करणे तो केला जाईल. तूर्त फक्त तरांडे कठडा मात्र अकटा अवंदा दोन डोल परवान सिडे तोफा वगैरे सरंजाम नवे जुने रसे असतील त्यासुधा माघारे देविले असे. तरी सदरहू लिहिल्याप्रमाणे सरंजामसुधा तरांडे माघारे देऊन कवज घेणे म्हणौन सनद.

[14-6-1772]

१२ रविलोवल

भिकोबा वैद्य, वार्षिक तनखा १००० रु.

[17-6-1772]

१९ रविलोवल

कासी त्रिंबक यासी खाली दिलेल्या किल्यावरी सामुग्रीची तपासणी करण्याकरितां पाठविले.

लोहगड

घनगड

सरसगड

राजमाची

विसापूर

प्रतापगड

मिरगड

चन्दनगड

[20-6-1772]

१८ रविलोवल

नानासाहेबांच्या पुण्यतिथीचा खर्च ६३१८

2531

२९ रबिलाखर

जानोजी भोसले याचेकडे वाळापूर परगणा देण्यांत आला. परंतु लवकरच सनदापत्रावर सद्दा होण्यापूर्वीच जानोजी मरण पावला. तो प्रांत मुधोजी भोसले याजकडे देण्यात आला.

No. 221]

[6-7-1772

४ रबिलाखर सह्यास सवैन

तोतया सुखनिधान दौलताबादेस होता. किल्ल्यावरील महादजी दादाजी चव्हाणाशी त्याचे सूत जमले या संशयावरून त्याची खानगी पुरंदरला करण्यांत आली.

[12-7-1772

१० रबिलाखर

चिकोडीचा तावनापा नाईक हैदरला मिळण्याकरिता जात असतां पकडला गेला. ५००० रु. दंड घेऊन त्याला सोडण्यांत आले.

[14-7-1772

१२ रबिलाखर

राजेश्वर वैद्य यास १५० रु. दरमाहा वेतन

[22-7-1772

२० रबिलाखर

राणोजी सलगर याच्या पथकास आपाजी सदासिव व लक्ष्मण पांडुरंग यांची फडणीस व मुजुमदार अशी नेमणूक केली होती. राणोजी सलगर व फडणीस-मुजुमदारांचे पटेना म्हणून त्यांस कामावर न येण्यासंबंधी त्यानें फर्माविले. सरकारांत हे कळल्याबरोबर राणोजी सलगर यास त्यांकडून पूर्ववत काम घेण्यासंबंधी हुकूम देण्यांत आला.

[27-7-1772

२५ रबिलाखर

लक्ष्मण नारायण वैद्य यास आरण्यकांड व अयोध्याकांड यांतील १३४३३ श्लोक नकल करण्याबद्दल रु. ६७.

No. 222]

[9-8-1772

१ जमादिलावल

मोरो ब्रापूजी फडके याची सुवर्णदुर्ग तालुका किले सुभा—नेमणूक

[4-10-1772

६ रजव

बाा देणे ताा आपाजी हरी याजकडे रायगड येथील मोर्चेबंदीब्रदल रसानगी यादी सामान

काथा वलीव

लोखंडी दागिने

कुदली . कुराडी

पावडी कोइते

पाहरा चंद्रज्योती

—

No. 223]

[7-10-1772

सलास सवैन

९ रजव

वनेश्वरच्या देवळाच्या खर्चाकडे ४६१ रु. मंजूर केले असेत.

[8-10-1772

१० रजव

सुरापूरचे पामनार्क व पीडनार्क याजकडून खंडणी ८५००१

[9-10-1772

११ रजव

पाहुण्यानिमित्त रसानगी खर्च :

४२-८-० जिऊबाई गोडवोले, पार्वतीबाईची मावशी

[10-10-1772

१२ रजव

कापड ३८-१०-०, गोपिकाबाई, सगुणाबाईची भावजय

[2-9-1772

४ जमादिलाखर

पुण्यांत खाटकाने गाय मारली. कोतवालीकडील कारकून बालाजी दत्तात्रय यानी लांच खाऊन ती गोष्ट दाबण्याचा प्रयत्न केला. ते बैलाचे मांस असून

2533

तळेगांवाहून आणले असें भासविण्याचा प्रयत्न केला पण त्याचा गुन्हा उघडकीस आला. तेव्हा त्यास दंड करण्यांत आला. जातिवहिष्कृत करून काशीयात्रेचे प्रायश्चित्त सांगण्यांत आले.

[14-9-1772]

१६ जमादिलाखर

विठोजी विठवा यासी पत्र, गंगापुरी येथील इमारतीच्या कामाचे हिशोब तपासल्याबद्दल.

[19-9-1772]

२१ जमादिलाखर

प्रीतिसिंग बुंदेले मरण पावले. त्याच्या मुलास २१००० ची सूट देण्यात यावी म्हणून बाळाजी गोविंद यासी पत्र.

पेशव्याचे संगमनेर येथील बाग :

खास बाग

बाराव बाग

रुस्तुम बाग

No. 224]

[24-9-1772]

२६ जमादिलाखर

रामचंद्र सिवाजी कमावीसदार तालुके सोलापूर यासी पत्र. कलपा काटकर तुलजापूर येथे जत्रेकरितां गेला. परत येताना त्याच्या बरोबरीच्या लोकाना चोरानी लुटले आणि १२००० रु. चा माल लांबविला. चोरांची टोळी मौजे मसले येथील असावी असा त्याचवेळीं कांहीं जणाना संशय आला. कांहीं दिवसांनी त्या टोळीपैकीं एक जण पकडला गेला. यावरून कमावीसदार यासी हुकूम देण्यात आला कीं गुन्ह्याची चौकशी व्हावी व मसले येथील लोकांना योग्य शिक्षा देण्यांत यावी.

[26-9-1772]

२८ जमादिलाखर

बालाराम मणिराम याने ब्राह्मण स्त्रीवर वदनजर ठेविली यास्तव त्यास १००० रु. दंड करण्यात आला. दंड वसूल करण्याकरितां त्याचें घरदार विकून मालमत्ता जप्त केली.

देणें नवाब निजामअलीखान यास विया राजश्री रावसाहेब छ १७ रोज उदेसिंग खिजमतगार याजबरोबर पाठविले घड्याल थोरले रागमालिकेचे बाा स्वारी विसाजी कृष्ण प्रांत कर्नाटक पैकी फुलचरी बाा फिर्गोणी सामान सुधा किमत रु ९०००.

हैदराशी तह झाल्यावर सरदारखान व मीर रेजा यासी मुक्त करण्यांत आलें. परत जातांना त्यासी मोलवान वस्त्रें देण्यांत आलीं.

No. 225]

[3-12-1772

नारायणराव पेशवे.

७ रमजान सलास सवैन

नवलसिंग जाट याजकडील वातमी पुरविण्याकरिता भगवंत गोविंद यास नेमले असे.

शेवकराम झावेताखानाकडील वातमीकरता.

[6-12-1772

१० रमजान

सातान्याहून छत्रपतीनीं पेशव्यास नजर केलेली हत्यारे दागिने वगैरे :

ढाल

तलवार म्यानासहित

तेगा

जवाहीर ९०

पाच ४

जवाहीर १६

पेटी

खुरास

रत्नखचित तलवार

कमरपट्टे २

खर्च पोतापैकी

दिमत हुजर राज्यास नजर व धनीस

१८१-०-०

श्रीशाहु छत्रपति माहाराज यांच्या सिहांसनाजवळ ठेविले

८१-४-०

[15-12-1772

१९ रमजान

बालाजी निब्रज याने सरकारात येऊन विदित केले कीं आपला भाऊ सदासिव मरण पावलेमुळे आपण संकटांत आहो. तरी घरपटी आपणास माफ असावी. यावरून त्यास ६२५ रु. घरपटी माफ करण्यात आली.

[18-12-1772

२२ रमजान

सदासिवभट नानल वैद्य याच्या औषधाने छत्रपतीस उतार पडला सबब त्यास नसरापूर ताा खेडेवार येथे एक चावर जमीन इनाम.

No. 226]

[20-12-1772

२४ रमजान

निंबगाव वाघा पाा पारनेर हे अंताजी माणकेश्वर याची स्त्री आजबाई इजला इनाम दिले आहे; तरी तिला उपसर्ग न लागू देणेवाा पत्र कमालिसदारास. छत्रपति माहाराज यासी मेजवानी देण्यात आली त्यासमयीं नाच झाला.

नाचणारींची नावे.

मोहिना पालकर

चंदा नाइकीण वदनकर

मिरा पालकर

पिरा ,, पनालेकर

हिरा पालकर

आळा ,, कोलेकर

अना सातारकर

सदा ,, खेडकर

जैना ,, ,,

मैना ,, ,,

आनंदी सुपेकर

सगा सुपेकर

गुलाब पुणेकर

[21-12-1772

२५ रमजान

परत जातेसमई पेशव्याने छत्रपतीस केलेली नजर

२५०-०-० मंदील

६१८-१२-० चादर वादली

२१३-०-० झगा वादली

२५०-०-० किमखाप

६०-०-० पटका

2536

सवाल सल्लास सबैन.

No. 227]

[29-12-1773

४ सवाल

रघूजी आंग्रे यासी पत्र, इंग्रजाचे आरमार विजदुर्गाच्या आसपास घिरव्या घालीत आहे तरी सावध राहणेबदल.

[2-1-1773

८ सवाल

टॉमस मॉस्टिन याजकडून नव्या पेशव्यास सन्मानार्ची वस्त्रें.

[13-1-1773

१९ सवाल

रेवदंड्याहून आलेल्या एका इंग्लिश वैद्यास दरमहा रु १५०

[23-1-1773

२९ सवाल

दाऊदशाह फकीर याजकडून गाय मारण्याबदल दंड रु ६०

विष्णूच्या देवळाच्या छताला सोन्याचा मुलामा केला सबब खर्च १४-९-६.

गवत कापणाऱ्या लोकास गवत कापणेबदल १००० पेंड्याना २ रु मिळावे.

त्यांच्याकडून फुकट काम घेऊ नये म्हणून पागास सनद.

No. 228]

[26-1-1773

२ जिल्काद

सर्वोत्तम शंकर यासी सनद

बापूभट घारपुरे याने नाशिक येथे श्री हरिहरेश्वराचे देऊळ बांधले. त्याच्या खर्चाकरता पा नाशिक अगर वणदिंडोरी परगण्यातील ४०० रुा चे गाव देण्यात यावे म्हणून सनद.

१

No. 229]

[24-2-1773

२ जिल्हेज

१७७३ मधील कापडपेठेंतील व्यापाऱ्यांचीं नांवे

१ आबाजी नाईक कांब्रस

३ बापूजी गोविंद दातार

२ रामचंद्र नाईक परांजपे

४ कृष्णाजी नाईक दातार

- ५ बाबूजी नाईक दातार
 ६ आपाजी हरि जोशी
 ७ नारोबा नाईक नातू
 ८ रंगो महादेव खुमकर
 ९ मल्हार नाईक कान्हेरे
 १० त्रिठोबा नाईक काले
 ११ श्रीनिवास नाईक तांबेकर
 १२ गोपाल बलाल साने
 १३ बालाजी गोविंद जोसी
 १४ वेकांजी नाईक तरलेकर
 १५ कासीनाथ नाईक अनगळ
 १६ चिमाजी नाईक कोळे
 १७ बालपा नाईक पुराणिक
 १८ आपाजी नाईक सांडू
 १९ जगन्नाथ गंगाधर गोळे
 २० नारोबा नाईक घुगरी
 २१ बालाजी नाईक साखरे
 २२ रामाजी हरि भिडे
 २३ ब्रनपा ना अनगळ
 २४ कृष्णाजी ना कडु
 २५ केसोबा ना सोहोनी
 २६ रामनाथ ना घुगरी
 २७ भिकाजी गोविंद गोडबोले
 २८ कृष्णाजी भैरव थते
 २९ केसोबा नाईक कागदी
 ३० सिधोबा नाईक वेहरे
 ३१ छविलदास बन्हाणपूर
 ३२ माधवदास गोडीदास
 ३३ केशवभट कर्वे
 ३४ नारोबा नाईक ओक
 ३५ त्रिंबकराव दिक्षित
 ३६ धोंडो कासी कुंटे
 ३७ बहिरवभट थते
 ३८ रंगो नारायण करकरे
 ३९ शामजी गोविंद तंत्रिकर
 ४० रामजी बापूजी साठे
 ४१ त्रिंबक रामजी अनगळ
 ४२ वेकांजी माणकेश्वर
 ४३ नारोबा नाईक कावळे
 ४४ पाडुरंग नाईक नवरे
 ४५ हरबाजी ना वानवळे
 ४६ केसोबा ना करमरकर
 ४७ लक्ष्मण ना चाबूकस्वार
 ४८ पांडोर्जी लकडे
 ४९ कासीनाथ ना थोरात
 ५० मार्तंड ना तासके
 ५१ आबाजी ना तासके
 ५२ रामजी ना दातार
 ५३ महादोबा ना मेढे
 ५४ कृष्णाजी वेकाजी तांबेकर
 ५५ वेकाजी ना वेहरे
 ५६ कृष्णाजी ना भावे
 ५७ त्रिंबक ना मालपूरकर
 ५८ निवाजी ना दसपुत्रे
 ५९ दिनानाथ ना महाजन
 ६० वावोजी वागडे
 ६१ सिवराम ना भिडे
 ६२ आपाजी शंकर भिडे
 ६३ नारो भैरव मेहेदळे
 ६४ गंगाधर ना वानवळे
 ६५ रामाजी ना कानडे

६६ बाबूदेव पैठणकर

६९ सखाराम नाा भिडे

६७ महादजी जिवाजी परांजपे

७० संभू नाा पारगावकर

६८ गोपाळ नाईक कानडे

७१ केसोबा नाा सोराटी

No. 230]

[27-2-1773

९ जिल्हेज

उत्तर हिंदुस्थानातून मराठ्यांचा विजय होऊन पादशाहाशी तह झाला हे वर्तमान आणण्याबद्दल जासुदास ९० रु. वक्षीस.

मोतीगज व मनोहर, हे पेशव्याचे दोन हत्ती आजारी असताना जेजुरीच्या श्रीमार्तंडास नवस करण्यात आला. ते हत्ती वरे झाल्यानंतर श्रीस ४०० रु. भंडारा व मेवामिठाई वाटण्यात आली.

[4-3-1773

१० जिल्हेज

हातगडचा किलेदार खोजे दायम यासी मौजे कलवण बुा पाा व्रोतूर प्राा वागलाण हा गाव इनाम देण्यात आला. त्याला औरस संतती नव्हती. त्याचे मृत्यूनंतर त्याचा लेकरवळा जो होता त्याने आपल्या नावे गावची सनद करून घेतली. किलेदाराच्या विधवेने ही गोष्ट सरकारच्या नजरेस आणून दिली तेव्हां पूर्वीची सनद रद्द करण्यात येऊन त्याच्या विधवा वायकोस सालिना १००० रु. वर्षासन देण्याचे ठरले.

[5-3-1773

११ जिल्हेज

सासवडच्या शिंप्यापैकी गंगाजी सर्वड्ये याने लग्नामध्ये जातिवाह्य वर्तन केले. पुणे येथील शिंप्याच्या जातीने त्याच्यावरोवर जेवण केले. हे सासवडच्या शिंप्याना पसंत न पडून त्यानी ही गोष्ट जातपंचापुढे मांडली. पंचानी पुण्याच्या शिंप्याना १५००० रु दंड ठरविला आणि सासवड्याच्या शिंप्यानी सरकारांत १०००० रु. भरणा करावा असे ठरले.

No. 231]

[6-3-1773

१२ जिल्हेज

कृष्णराव बळवंतराव यास त्रिवकराव विश्वनाथ याजकडे कर्नाटकांत रवाना केले. वाटेत खर्चाकरिता त्याने हरपनहल्लीच्या सोमनाइकाकडून २५००० रु. घेतले. तेवढ्या रकमेची सोमशेखर नाइकास सूट.

[8-3-1773]

१४ जिल्हेज

धारवाडच्या कमात्रिसदाराने हिशोब तपासण्याकरिता ४ कारकून रवाना केले.

[9-3-1773]

१५ जिल्हेज

अम्बादास जिवाजी याला राहुरी पाा संगमनेर येथे दिवाण नेमण्यात आले. संगमनेरच्या कमात्रिसदाराने त्यास कामावर घेण्याचे नाकारले. अम्बादासने पुण्यास तक्रार केली. तेव्हां त्यास कामावर घेण्यासंबंधी पुण्याहून हुकूम देण्यात आला.

[10-3-1773]

१६ जिल्हेज

मातुश्री गोपिकाबाई इच्या खाजगत खर्चासाठी

१ म्हसुल

२ सुकेणे

३ वडनेर, ही गावे देण्यात आली.

[13-3-1773]

१९ जिल्हेज

बालकृष्ण नारायण नेने याची स्त्री, पार्वतीबाई इची बहीण, ईस रजोदर्शन प्राप्त झाले सवब वस्त्रे कि. २८२-१-२० .

प्रचारात असलेल्या तेव्हांच्या कांहीं मोहरांची नांवे.

| | | |
|--------------|----------------------|-----------|
| १ औरंगाबादी | रुजू शाहाजाना गैरसाल | |
| २ नादरशाही | ७ हैदराबादी | १२ सुर्ती |
| ३ प्रयाग | ८ अजमेर व मथुरा | १३ इटावा. |
| ४ तुगच्या | ९ अलजपूर | |
| ५ कुन्याच्या | १० भावनगरी | |
| ६ मल्हारशाई | ११ वासबरेली | |

ITEM No. 14 : 1795-1796

No. 232]

[19-7-1795]

छ २ मोहरम सीत तिसैन

१८ मेख्र माळिट वकील दिा इंग्रज कलकत्तेकर याणी मुंबईहून वाघ दोन सरकारात पाठविले त्याजबाा खर्च.

[Mr. Malet presents to the Peshwa two tigers brought from Bombay. The years 1795-96 mark a great transition in Maratha politics and consequently the entries for these years throw new light on many incidents and occurrences in the Peshwa's kingdom.

No. 233]

[29-7-1795

छ १२ मोहरम सीत तिसैन

बक्षीस खर्च देणे पहिलवान याणी वाड्यांत कुस्त्या घेतल्या; सबब सोने बजन तोळे १८८। नरसोबा पंतोजी ब्राम्हण पहिलवान दाा दौलतराव सिंदे यासकडे १ येकूण किंमत रुपये ३१४।

[31-7-1795

छ १४ मोहरम

ग्रहणाचे पूर्वी वेधात त्रितीय प्रहरी दिवसास उपहार केला साा तज्जनित दोषनिराशनार्थ प्राजयापत्य प्रत्याम्नाय गोनिष्क्रयार्थ दान समस्त कर्षे उपाध्ये यास दिले त्यास तुकडा सोन्याचा येक दर तोला रुपये १५। प्रो.

[11-8-1795

छ २५ मोहरम सीत तिसैन

देणे मेख्र डंकीण जनराल श्रीकासी दिमत इंग्रज कलकत्तेकर यांस सरकारांतून वखें पाठविली; त्याजबरोबर बालाजी जनार्दन फडणीस याणी खबरू पाहून जगंनाथ हरि कारकून नाा कासी बह्ताल यासमागमे सिरपेच पाठविला; तसलमात खुद किंमत रुपये २५०॥

No. 234]

[5-9-1795

छ २० सफर सीत तिसैन

दफाते बाळाबाई शितोळे, माहादजी शिंदे यांची कन्या इजसाठीं साडी-चोळीवद्दल पोा मजकुरपैकीं येक गांव कमाल आकाराचा रुपये १००० चा करार करून हे सनद सादर केली असे म्हणोन लक्ष्मण हरि काादार पोा बोदवड प्रांत खानदेश यांचे नावे सनद १

दौलतराव शिंदे याणी हुजूर विनंती केली कीं आपले तीर्थरूप कैलास-वासी माहादजी शिंदे यांचे छत्रीचे खर्चास येक गांव नेमून देविला पाहिजे म्हणोन त्याजवरून मौजे उरली ताा साडस प्रां पुणे २०५० रुपये कमाल वेरजेचा मारनिलेकडे छत्रीचे खर्चास करार करून देऊन हे सनद तुम्हास सादर केली असे म्हणोन रामचंद्र नारायण यांचे नावे सनद १.

छ २२ सफर

जामदारखाना

२३०० खासा परशराम रामचंद्र यांस नवाब निजामअल्लीखान याचे लढाईत जखम लागली व मारनिलेस सरकारांतून चौघडा दिलहा सवत्र वस्त्रे खाजगी राजश्री रावपैकीं. सनगे येकूण आंख

१८० तिवट १

१२६० दुपटा १

१६० झगा धुवट १

७०० तुंबा किमखापी १

२३००

१५१ विसाजी नारायण वाडदेकर यास जखमेची वस्त्रे सनगे आख

४९ तिवट १

१०२ सेला जाफुरखानी

१५१

२४५१

No. 235]

[9-9-1795]

छ २४ सफर

रत्नशाळा देणे पटवर्धन मंडळी याजकडील लढाईत जखमी झाले त्यांस राजश्री राव याणी दागिने दिल्ले किंमत रुपये २४००

१ रामचंद्र परशराम यांस सन आर्वा तिसेनात कोल्हापूरचे लढाईत जखम लागली होती साठीं बहुमान कंठी मोत्याची किंमत रुपये २०००

१ खासा चिंतामणराव पांडुरंग यांस कंठी रुपये २०००

१ गंगाधरराव गोविंद याचे पुत्र घरास गेले साठी त्याचे सिरपेच परशराम रामचंद्र याजवळ दिल्ले किंमत रुपये ४००

१ नारायणराव गंगाधर यांस सिरपेच.

No. 236]

- १ माधवराव गंगाधर यांस सिरपेच.
 १ श्रीपतराव मोरेश्वर यांस सिरपेच.
 १ रघुनाथराव निळकंठ कुरंदवाडकर घरास गेले साठीं सिरपेच
 किंमत रुपये १००० परशराम रामचंद्र याजवळ दिलहा.
 १ हरि परशराम यांस सिरपेच १
 १ माहादाजी परशराम यांस सिरपेच १
 १ गणपत परशराम यांस सिरपेच १

No. 237]

[13-9-1795

छ २८ सफर

किरकोळ

- १२० अब्दुल रहिम वा शेख अहमद औरंगाबादकर घब्याळाचा कारागीर
 यांस रोजमुरे येकमाही रसानगी याद. रुपये ६० छ १ मोहरमचा,
 ६० छ १ सफरचा;
 ४९ शेखअल्ली शस्त्रवैद्य दिमत हुजरात यांस रोजमुरा दुमाही छ १
 सफरचा राा याद रुपये

No. 238]

[21-9-1795

छ ७ रबिलावल

किरकोळ

- १२ धर्मादाय विद्यमान राजश्री राव : ज्वर येत होता साठीं बारा दिवस स्नान
 संध्या अंतरली. तज्जनित दोषनिरसनार्थ द्वादश सहस्र गायत्रीजप
 करावयास भास्करभट टुल्लु त्रिंबककर लाविले होते त्यास दर हजारी
 दक्षणा रुपये १ प्रमाणें.

No. 239]

[10-10-1795

छ २६ रबिलावल

- देणे रामसिंग बोस सिलेदार यांस साल गुदस्ता निजामअल्लीखान याचे
 लढाईत जखमा लागल्या साा बक्षीस, विद्यमान राजश्री राव; सदरेस रुबरू
 पाहून दिलहे; कडे सौन्याचे सोने बाबद तसलमात रुपये ३००.

No. 240]

[18-10-1795

सीत तिसैन

छ ४ रबिलाखर मानाजी आंगरे वजारतमाव

सरखेल यांस राघोजी आंगरे मृत्यु पावले सबव सरखेलीची वस्त्रे पेशजी-
प्रो त्रिा राजश्री राव रुवरू पाहून बापूजी बाबाजी अभ्यंकर यांजबरोवर
पाठविले

७८ तिबट १

३१० दुपटा १

३९॥॥ महमुदी १

१२० किमखाप ॥

५४७॥॥

३॥०

३०९। कानोजी आंगरे यांस

No. 241]

[18-10-1795

छ ४ रबिलाखर

दफाते

तालुके झांसी येथील मांमलत रघुनाथ हरि यांचे नांव होती त्यांस ते मृत्यु
पावले साठीं त्यांचे बंधु सिवराव हरि यांचे नांव सांगितली येविसी
चिटणसी पत्रे

४ तुकोजी होळकर; दौलतराव शिंदे;

अलीबहादर; बाळाजी गोविंद;

७ संस्थानिक वगैरे यांस.

१ छत्रजित राजे संस्थान दतिया;

१ विक्रमाजित राजे सांगी वोडसे.

१ रामसिंग राजे सांगी नरवर.

१ रामचंद्र राजे सांगी चंदेरी.

१ रंजितसिंग राजधर गुजर सिमथरकर.

१ माहाराज देव आहाखले.

१ अष्टभयानीस.

No. 242]

[20-10-1795

छ ६ रबिलाखर
जमा

१४१२० का खंडणी सां गदवाल निा राजे राम भूपाल याजकडे झा सन इसने तिसेन ताा सन आबीं तिसेन तीन साला खंडणीचा ऐवज सरकारांत घ्यावयाचा करार केला आहे त्यापैकीं भरणा गुा शेषगीरराव मेलगिरी वकील सां मजकुर.

No. 243]

[1-12-1795

छ १८ जमादिलावल

१२९ हैबतराव धायगुडे सिलेदार पागा दिला जगंनाथ रघुनाथ यास छ १९ साबान सालगुा नवाबाचे लढाईत उजवे हाताचे दंडास तरवारीची जखम लागली ती बरी जाली नाही सा चवथ्याने खर्चास रसानगी यादी.

No. 244]

[4-12-1795

छ २१ जमादिलावल सीत तिसैन
जामदारखाना

कमावीस भेट बाबद प्रसाद श्रीव्यंकटेश वास्तव्य गिरी यास पेशजी हरि बल्लाल फडके याणी पटणचे स्वारीत नवस केला होता तो हरिभक्ती याचे मार्फतीने पाठविला सबब देवाचा प्रसाद आला तो गुा परशराम दामोदर दिम्मत चिंतामण हरि, चिरा जरी १ येकूण.

No. 245]

[10-2-1796

छ ३० रजब सीत तिसैन

१८९७९४ पर्वतीस रमण्यांत दक्षणा ब्राम्हणांस दिल्ली पैा वजा रामाजी भदे शागीर्द निा गोविंदराव निलकंठ याणे दक्षणा आपले वलखीवर सिपारस करऊन अकरा रुपये घेऊन रमण्यांत जात होता त्यास परीक्षा न घेतां अकरा रुपये दिल्ले म्हणून सरकारचे खिजमतगारांनीं धरुन आणिले. त्याची चौकसी करिता विद्वान नाहीं, सबब दक्षणा माघारी घेतली ते आ १ रु. ११.

छ १३ माहे सावान सीत तिसैन (खर्च)

नवरात्र खर्च वाड्यांत गोधल जाहाला; सबत्र गोंधळी वगैरे
यांस साल गुाप्रमाणे साल मजकुरी रसानगी याद
चिठी छ १४ जाखर कापड आंख

९० गोंधळी यांस

३८॥॥ काकडे वातीस सेला साधा धुवट उतारी
सनग ॥॥

१६ श्रीदेवीस लुगडे व खण मिलीन

१३१. मधी माळीन इजकडून फुलाच्या माळा
घेतल्या सबत्र.

८॥॥ जोगीणी उदगार घालितात त्यास आा ९
येकूण आंख

[24-2-1796

छ १४ सावान

विठ्ठू पारनेरकर गवई यांस मोईन साल गुदस्ताप्रमाणे साल मजकुरी
रसानगी यादी चिठी छ ६ सावान कापड आख १२९

[25-2-1796

छ १९ सावान

६४ सोमाजी वाघ याचे भाऊ खेत्रोजी वाघ नवाब निजामअलीखान
याचे लढाईत सालगुदस्ता सरकारकामास आले साा खेत्रोजी
वाघ यांस रोजमुरा आठवड्यास पावत होता त्याप्रमाणे छ १
सवाल पासून याचे नावे करार करून देविला तो.

छ २४ सावान सीत तिसैन

श्रीगणपति उत्साह खर्च कलवातिणी वगैरे यांस विदाईखेरीज
वक्षीस दुपटे दिलेहे.

वेंकट नरसी कर्नाटकी

धर्मी पारी

गंगा पखवाजी

भिकोबा गवई वाईकर सनगे याा

आंख लुगडी

३७ १४॥, १६॥.

No. 248]

[10-3-1796

छ २९ सावान सीत तिसैन

रत्नशाळा

इजाफत जमा खासगी कैलासवासी रावसाहेब याचे खासगीकडे दागिने होते त्यापैकीं हाली कारखाने मजकुरी आणून विसाजी लक्ष्मण आपटे कारकून सिलेदार याणी जमा धरावयास सांगितले.

३ हातघड्याले खासगीकडून यैवज देऊन परभारी घेतली होती ते किंमत रुपये २७७७।

१ प्राा गुा बाळाजी आवाजी नेने हातघड्याल तीन काड्याचे साखली च्यार पदरी शेवटास घंटा १ व अतरदाणीचे घर येक व किली तांबे विलाइती किंमत ६३५.

१ प्राा गुा अब्रदुल रहिमान घड्यालची हातघड्याल कीटचे किंमत रुपये १६९१॥.

१ डबी बाा (कट ?) द्दिा इंग्रज कलकत्तेकर कर्नाटकचे स्वारीतून पाठविली ते बदामी विलाइती वर रंग निला दोरवे वजा छडी आत लहरी आहेत; झाकणाचे माथा चित्रे फिर्गाणी दोन आहेत. आत साधी घाट तांबे सााो झाकणे किंमत रुपये १५०

No. 249]

१ पटी पितलेची वर नली काचेची मध्यें बसविली आहे. आत पारा प्रकृती पाहावयाची बाा इंग्रज पोा किंमत रु. १४

१ दुबीं नली लाहान बाा बच्याजी रघुनाथ-मेहेदले पोा घर हिर्वे चर्मी कांडी दोन पांढरी रुप्यासारखी आहेत व येक कांडे रोगणाचे हिर्वे गवसणी गजनीची रूपये १००

No. 250]

[11-3-1796

छ १ रमजान

दिया सिकारखाना याजकडे पक्षीं यास चारावयासी ताा इमाम वाा नजरमहंमद मीरसिकारी वजन तोळे

०१ बंगाली मैनास कस्तुरी उंच

२॥११ बाजजुरे यांसी

•॥• लवंगा

•१ वेलदोडे

•१ पत्री

•॥२ जाइफळ

•१ केशर

•१ कस्तुरी उंच

•१ मुा इसंगी

No. 251]

[14-4-1796

तेरिख ७ चैत्र शके १७१८

वाा देणे गाइकवाड पाा लक्ष्मण बल्लाळ सिलेदार यांनी साल गुा सन खमस तिसेनांत नवाव निजामअल्लीखां बहादर यांचे लढाईत कामकाज केले; सवव वक्षीस ३८००.

[18-4-1796

छ ९ सवाल

कृष्णराव पाटणकर सिलेदार याची घोडी सन सवा समानीनात टिपूचे छाप्यात गोळा लागून पडली. तिची किमत ७५० रु. पैकी ४५० रु. परगणे बलसाड वगैरे माहाल निा आनंदराव भिकाजी याजकडोन देविली.

[19-4-1796

छ १० सवाल

गोपाळराव धोंडदेव नलेगांवकर सिलेदार यांस सन इसने तिसेनात स्वारी श्रीरंगपट्टण विा हरि बल्लाळ याजबरोबर होते. त्यांस रोजमुरे दिले. चाकी देणे मानिले भागाहून पथक घेवून थेत होते; त्यास मार्गी बलवंत सुवराव धर्मवर वगैरे

प्रांती सरकार कामास होते त्यांनी राहाहून घेतले. पुढे मदगिरी नजीक टिपूचा छापा पडला. लोक जखमी झाले. घोडी पाडाव गेली. जखमी वगैरे लोक लष्करांत आले त्यांची गणती वगैरे घेऊन रोजमुरे दिले.

बळवंतराव बापूजी यास जखमा भारी याजकरिता निरोप घेऊन घरीं गेले बदल २०० रु.

No. 252]

[23-5-1796

छ १९ जिल्काद

१७४०॥= श्रीमंत माहाराज राजश्री छत्रपति स्वामी याजकडे सातारियास राजश्री चिमणाजी माधवराव यास पेशवाईचे पदाची वस्त्रे आणावयास त्रिंबकराव अमृतेश्वर पेठ्ये पाठविले होते त्यास तेथे खर्च जाहाला तो गुा सिदोजी कांद्या खिजमतगार.

९४०॥= नजर करावयास

१०८८= माहाराज यांस

१०८८= मातोश्री आईसो यांस

१०८८= राजश्री प्रतापराव पुत्र यांस

१०८८= वाडा पहिला

१०८८= वाडा दुसरा

१२०० इनाम माहाराज यांज-

कडील शागीर्दिपेशा

वगैरे यांस नख्त.

No. 253]

[23-5-1796

छ १९ जिल्काद

राजश्री चिमणाजी माधवराव यांस पेशवाईची वस्त्रे सातारियाहून आणली ;

सबब दिला हुंजारत सनग येकून आंख.

श्रीमंत.माहाराज राजश्री छत्रपती यांजकडील मंडळी.

३३४ निळकंठ बाबूराव मजमदार यांस सनगे

- ४१७ कृष्णराव अनंत भानु कारभारी यांस
 ४०१॥ वानूराव कृष्ण किले सातारा यांस.
 २२३॥ रामचंद्र हैवतराव पंडितराव यांस.
 २२४ रणसिंग मोहिते रामराजे यांचे मेहुणे यांस.
 २२३ खंडेराव सिंदे अहिल्याबाईचे पुत्र यांस.
 १९० मोरो खंडेराव बक्षी यांस.
 २८८ चत्रसिंग भोसले यांस.
 १६० त्रिंबकराव गोपाळ सुमंताचे मुतालीक यांस.
 १४९॥ राघोजी मोहिते यांस.

No. 254]

छ १८ जिलकाद सीत तिसैन
 रत्नशालेपैकी.

[26-5-1796

देणे दिंमत दौलतराव सिंदे यास बहुमान विद्यमान राजश्री आपासाहेब
 सदरेस स्वरू पाहून दिल्ले किंमत रु. १०८०६. जडाव दागिने २
 खासा दौलतराव यांस किंमत रु. ७९७९.

No. 255]

छ १८ जिलकाद (खर्च)

[26-5-1796

- १ सिरपेच घाट साधा वा चिंतामण हरी फडके
 १ कंठी मोत्याची बावद तुकोजी होळकर.
 १ सदाशिव मल्हार दिवाण यांस सिरपेच घाट साधा.
 १ वाळाजी अनंत पागनीस यांस कंठी मोत्याची.
 १ धोडो रामचंद्र यांस सिरपेच
 १ नारायणराव जिवाजी बक्षी यांस सिरपेच.
 १ सदाशिव बापूजी फडणीस यांस सिरपेच.

No. 256]

छ २६ जिलकाद सीत तिसैन
 धर्मादाव खर्च वाड्यांत विद्युत्पातनिरशनार्थ लक्ष होमात्मक शांतांस सामान वा

१ तोला केशर

२ " कापूर

[3-6-1796]

छ २६ जिल्काद सीत तिसैन

२०७० ता लाला चिमणलाल कारकून सिलेदार यास शोर जनरल याजकडे कालकत्यास सन आर्बा तिसेनांत हती व घोडे व पोशाख देऊन सरकारांतून पाठविले.

No. 257]

[3-6-1796]

छ २६ जिल्काद सीत तिसैन

परदरबार खर्च दिमत नबाब टिपू सुलतान बाहादर याजकडे सालगुा राघो शंकर कारकून निा फ़रासखाना यांजबराबर सरकारांतून आहेर पाठविला ते समई सनगे खर्च जाहाली ती.

२०२ व्यंकटराम जोशी यांस.

२९८॥०. अहमदखान पुढे हस्तबलीस आले ते समयीं.

ITEM No. 15 : 1805-1811

No. 258]

[1805-1811

[दु. बाजीराव पेशव्यानीं स्वहस्तें लिहून ठेवलेल्या खाजगी जमाखर्चाच्या
रुमालांतील कांहीं उतारे]

खमस मयातेन मोहरम

१९१ येका इंग्रजास मेजावानीबाा खर्च

[24-4-1805

१९९७ हा इंगरज सिदनम वकील यास मेजवानी केली

छ २३ मोहोरम

खमस मयातेन सावान

[23-11-1804

छ १९ सावान

२६० इंग्रज व नबाब याकडील ग्रहस्त आले त्यास
मेजवानी २६०

[January 1805

खमस मयातेन सवाल

१२२९ कर्णेल वालीस लस्करातून आले साा त्यास
मेजवानी केली त्याबाा

खमस मयातेन जमादिलाखर
१२७६ कर्णेल कलोप त्यास मेजवानी केली ते वेळी
सनगे खर्च जाला
*¶The period covered by these entries 1805-1811 is the beginning of British
supremacy in India and how gradually Bajirao II began to realise his new
position as a subordinate prince can be fairly gathered from these entries.*

No. 259]

- सीत मयातेन माहे सावान [7-11-1805
१०० वालाजीपंत सतार वाजवितात त्यास दिल्ले छ १४ सावान
सीत मयातेन रमजान [23-11-1805
७०० हेमंत नाटकशाला तीर्थरुपाची तिला रोजमरापो ७०० रु. दिल्ले
छ १ रमजान
सीत मयातेन माहे सवाल [27-12-1805
११२ इंम्रजास मेजवानी केली साा सनगे खर्च छ ९ सवाल
सीत मयातेन रविलौवल [27-5-1806
८०० रमणा पर्वतीचा नीट करण्याबद्दल केसोपंत करंदीकर याचे हवाली
केले छ ८ रौवल

No. 260]

- सवा मयातेन माहे रविलावल [13-6-1806
१६४१९ आमचे चौथे लग्न जाहाले सवत्र रमण्यात सिध्याबद्दल चितोपंत
देशमुख याचे गुजारतीने चार दिवस सिधेखर्च केला छ २९
रविलावल
२१७४४ वरील कारणाकरता रमण्यात दक्षणा वाटली छ २९ रालौवल.
४८०० कापड, वरील कारणाकरतां
६०० सासऱ्याकडील उपाध्यास दिल्ले छ २६ रौवल
३००० नारायणराव गोपाल फाटक, नवे सासरे यास दिल्ले छ २९ रौवल [17-6-1806
2552

[November 1806

सत्रा मयातेन माहे रमजान
 ४६० भाऊत्रिजैस घरातून वरील किमतीत सनगे खर्च केली त्याचे
 नावनिशीचा तपसील

- १ पांडुरगराव वारामतीकर
- १ दादा रास्ते
- १ तात्या रास्ते
- १ राघोपंत भागवत
- १ मोरोबा भागवत

१०० सदासिंह माणकेश्वर यांचे गुरू नारायणबाबा याचे घरी जाऊन
 खर्च केले छ १२ रमजान. [23-11-1806

२०० मोरोपंत कवी वारामतीकर यांचे पुत्रास दिले छ १९ रमजान. [30-11-1806

१०७१ महीचे लढाईत तीर्थरूपाचे दंडावर घालावयाचे हिऱ्याचे कमळ
 हरवले ते सापडले साा येक हजार पंच्याहातर रुपये भवानगीर
 गोसावियास कराराप्रो कमळ आम्हास सापडून आले म्हणोन दिले
 गुा आन्याबा राहातेकर छ १ रमजान. [12-11-1806

३०० आमचे लग्नात जेष्ठ मासी अत्तर गुलाव खर्च जाहाला छ २९
 रमजान. [10-12-1806

सत्रा मयातेन व अल्फ माहे जिलकाद

[11-1-1807

२१०० चंदन व बंदन येथील बंडापासोन रक्षणार्थ माहे गुा ३०० लोक
 गुजारत त्रिंजकृषी डेगळे ठेवले आहेत त्यास माहे मजकुरचा रोजमरा
 छ १ जिलकाद

२००० इंग्रजाकडील वैद्याकडून घरांत श्रंदित्री काहाडविल्या त्या यथास्थित
 कृपा करोन आरोग्य जाहाल्या सत्रा त्या वैद्यास दिले छ १ जिलकाद. [11-1-1807

[11-1-1807

३८४ दोन इंग्रजास मेजवानी बाा सनगे छ १ जिलकाद

[21-1-1807

२००० श्रीकचेश्वरास धर्मशालेचे कामाकरितां कोंडोबा नानाचे पुत्र भाऊ गाडगील याजकडे कोपरगावचे मुकामी बालोबा निा विंचूरकर यांचे विद्यमाने पाठविले छ ११ जिलकाद.

[27-1-1807

१०५० हिरी कलवंतिणीस वरील किमतीत सनगे दिलही छ १७ जिलकाद.

[29-1-1807

४१० कोथरूडचे बागेतला आरसेमहाल जाया जाला तो उतम तयार करावयाबाा छ १९ जिलकाद

[29-1-1807

८६५ कोथरूडचे बागेतील जळमंदीर दुरुस्त करावयाबाा छ १९ जिलकाद

३७५ कोथरूडचे बागेत माहालापुढे चालतां तावदानी बंगला आहे तो दुरुस्त करावा याबद्दल छ १९ जिलकाद

५९५ कोथरूड बागेतील चौसोपी तयार करावयाबद्दल छ १९ जिलकाद

No. 264]

[27-1-1807

५००० जिऊबाई भानू यास दरसाल १२००० रुपये खर्चास द्यावयाची नेमणूक आहे. ते छ १७ जमादिलाखरपावेतो पोहोचाऊन फडशा जाहाला त्या तेरखेपावेतो बाकी राहिली नाहीं. छ १८ जमादिलाखरापासोन तागाईत छ १७ जिलकाद पाच महिने पावेतो दरमाहा १००० रुपये प्रो ५००० रु. नेमणूक पो दिलहे. छ १७ जिलकाद

[8-2-1807

१२५ चिंतोपत देशमुख याचे थोरले स्त्रीस नाहाण आले सबब आहेर केला छ २९ जिलकाद.

[16-2-1807

१६३२ तीर्थरूप गंगाभागीरथी मातुश्री अन्नपूर्णाबाई आजी ओक हिला दिलहे छ ७ जिल्हेज.

[20-2-1807

४००० सदासिव माणकेश्वर तुलजापूर व कोल्हापूरच्या यात्रेस गेले त्याना दिले छ ११ जिल्हेज.

१०००० खुसरसेट मोधी यास वक्षीस दिले छ ९ सफर

[14-4-1807]

१००० बालाजी मल्हार बापट यास वक्षीस छ ९ सफर

[14-4-1807]

No. 265]

सवा मयातेन माहे रत्रिलावल ऊर्फ वैशाख प्रभवसंवत्सर
सवा मयातेन माहे सफर
६९२० मातोश्री आनंदीबाईचा श्राद्धदिवस फाल्गुन वा ११ ते दिवशी खर्च.
छ २३ सफर

[2-5-1807]

समान मयातेन रत्रिलावल ऊर्फ वैशाख
१३० जंग कवी पिंपलसकार यास १३० रुपयाचे किमतीत सोवळे
दिल्ले छ ९ रत्रिलावल

[18-5-1807]

३२९ खुसरवांजी मोधी यास शालजोडी दिली.
१०० श्रीमाहावलेश्वरास कोयनेचा ओघ नीट वाहावयाकरितां आपाभट
याचे हवाली केले छ ११ रत्रिलावल

[20-5-1807]

२०० राघोपंत थथे सिव्हगड किल्यावरून सरकार आज्ञेवरून सनदेप्रो
खाली वो राा नीळकंठ शास्त्री थथे व राा आन्यावा अभ्यंगकर
यांचे जामीनगतीने उतरून वार्डस सरकार आज्ञेने गेले त्यास सा-
मजकूर सवा मयातेन जिल्हेज माघ मासाचे अवलीपासोन दरसा
२०० रु. सरकारातून देत जावे असे ठरले त्याप्राा दिले.
छ २९ रत्रिलावल.

[7-6-1807]

No. 266]

समान मयातेन
रत्रिलाखर ऊर्फ जेष्ट

[6-7-1807]

९००० सदासिव पेठ कसत्रे पुणे येथे नाना फडणीस यांचे हौदातून विश्राम
वागेत आमचे वाड्यात नहर चांगला उतमप्रत बांधून पाणी
आणावयावदल नारोपंत दातार याचे हवाली केले छ २९ राखर

समान मयातेन

रमजान उर्फ कार्तिक

बाजीराव पेशवे या सुमारास कार्तिकस्वामीचे यात्रेस गेले होते. कारण यात्रेचे उद्यापन वगैरे केले आहे त्यासंबंधी खर्च लिहिला आहे.

No. 267]

[1-11-1807

समान मयातेन

सवाल उर्फ मार्गशीर्ष

९६० धोंडो गोविंद गोडबोले याजकडील पलटण नवलगुंदचे मुकामी छ १ सवाली लुटले. त्यामध्ये ३० घोडी थोर व तटे ३० उंटे तीन सापडली ती सरकारात घेऊन त्रिंबकजी डेंगला याचे तास ठेवली. त्यास हुजूरपागेचे सिरस्तेप्रमाणे व उष्टरखानाचे सिरस्तेप्रो माहे मजकूरची नेमणूक येकंदर हवाली केले छ १ सवाल.

[22-11-1807

१००० कृष्णया कर्णवारू यास दिले छ २२ सवाल

[2-1-1808

समान मयातेन जिलकाद उर्फ पौष

४०० त्रिंबकरावमामा ओक मृत्यु पावले साा क्रियेबद्दल देविले छ ३ जिलकाद.

[18-1-1808

४८३ हिराबागेत इंग्रजास मेजवानीचे वेळी वस्त्रे पोषाकाबाा खर्च छ ७ जिलकाद

३१० पौष शुा ९ दुसरे घरातील श्राद्ध जाहाले.

१००० श्रीनिवासराव व गोविंदराव कांटीकर यास दिले छ १९ जिलकाद

१००० तीर्थस्वरूप रमाबाई फडके सासू यास बक्षीस दिले छ १९ जिलकाद.

[8-2-1808

समान मयातेन जिल्हेज उर्फ माघ

३००० बहिरोपंत सहस्रबुध्दे, सासूबाई देवधर यांचे तीर्थरूप, यास बक्षीस दिले छ १० जिल्हेज.

[9-2-1808

१००० सगुणाबाई दिक्षित मराठे यांस बक्षीस दिले छ ११ जिल्हेज.

१००० काकू आजी ओक मृत्यु पावली; सबब क्रियेवाा छ ११ जिल्हेज [9-2-1808
समान मयातेन मोहरम उर्फ फाल्गुन

१९ गंधर्व घोडा मेला साा १९ रुपये खर्च जाहाले छ २६ मोहरम. [24-3-1808

No. 268]

तिसा मयातेन शके १७३०

जेष्ठ उर्फ रविलाखर

७००० आबा दमदरे याचे दुसरे लग्न अंताजीपंत जोसी याचे कन्येवरोवर
जाहाले सबब त्यास दागिन्यावद्दल

२०० पांडोवा गोवळेकर शागीर्द यास सातान्यास आम्ही आपले वाब्घात
ठेविला. (त्यास पगार)

१०० शाहूमहाराजाचे तक्त राजवाब्घाजवळ सातारास शहरात आहे तेथे [8-6-1808
नैवेद्य नंदादीपावद्दल देविले छ १३ रविलाखर.

१७८ इंग्रजास वखें दिली छ २३ रविलाखर.

३६०० रुपये किमतीत तालिमखान्यात लाल मार्ती आणून तयार उत्तम [24-6-1808
करोन घालवयावद्दल खर्च जाहाले छ २९ राखर.

No. 269]

तिसा मयातेन श्रावण उर्फ जमादिलाखर

१२९००० पोहोची हिऱ्याची वापू चिपळोनकर याजपासून खरेदी केली.

९००० मोत्याची नथ एक खरेदी केली.

४४०० श्रावण मास दक्षणा छ १२ जमादिलाखर

४११२

ब्राह्मणास दिली. "

" शहरातील दुखणाईत

तीर्थस्वरूप सौ यमुनावाई सासूचे वडील बहिरोपंत सहस्रबुद्धे
(पिंपळवंडीकर?)

२९०० सखारामपंत जोसी सिंदे यांचे लस्कारात वातमीचे कामावर आहेत
त्यांस सालमजकुरीची तैनात.

तिसा मया तेन १७३० शके आषाढ उर्फ जमादिलावल
सौ कासीबाई, त्रिंबकराव मामा ओक याची कन्या

[17-7-1808]

६०० तोफखान्याचे खर्चाबद्दल माहे जमादिलावल व जमादिलाखर
दुमाही बेगमीचे गणपतराव पानसे यांच्या हवाली केले छ २२
जमादिलावल.

No. 270]

[2-9-1808]

शके १७३०

रजब उर्फ भाद्रपद

त्रिंबकजी डेंगळा याचा सातारच्या डौलाचा कारभारी म्हणून
उल्लेख आहे.

२७० शुक्रवारचे वाड्यात पांचवे मजल्यावर चौकोपन्यावर च्यार बंगले
आहेत. त्यास दोनसे सत्तर रुपयाचे किमतीत खारवी पडदे केले
छ १० रजब.

३१००० कृपानाथ आरगनाथ देव कासीकर याजकडून हिऱ्याची पोहची
खरेदी केली.

९९०० खास बाजीरावाच्या खाशा पंगतीच्या शुक्रवार वाड्यातील भोजना-
प्रा उतम सिधा तेरा महिन्याचा सातारचे छत्रपतीकरतां त्याचा
मक्ता त्रिंबकजी डेंगळ्याने घेतला सबब त्यास दिले.

No. 271]

[21-10-1808]

शके १७३०

साबान उर्फ अश्विन

१०९६ इंग्रेजास मेजवानी दिली त्याबद्दल कापड वरील किंमतीचे.

१२९२ त्रिंबक आत्माराम गवई यास दिले.

२९८ ती. सौ रास्ते सासूबाई यास चोळखण दिले वरील किमतीत
छ ३० साबान.

[2-10-1808]

शके १७३० तिसा मयातेन

रमजान उर्फ कार्तिक

१०००० बलवतराव नागनाथ मृत्यु पावले सबब क्रियेस खर्च करविले गुा
बाबूराव कात्रे.

[20-11-1808

शके १७३० तिसा मयातेन
सवाल उर्फ मार्गसीर्ष
इंग्रजास मेजवानी केली त्यावाा खर्च
त्रिश्रामत्राग वाब्घ्याची वास्तुशांति केली त्यावाा त्रिा गणेशभट
उपाध्ये छ १ सवाल

६०००० पांडुरग वाबूराव वारामतीकर यांचे जातीस येकसाळा वक्षीस
दिल्ले छ १ सवाल [20-11-1808

१००९ मार्गसीर्ष शुा ११ स पहिले घरातील श्राद्ध जाहाले साा खर्च
छ ९ सवाल

२००० नाना फडणिसांच्या सदासिवपेठच्या हौदाच्या नहराचे पाणी
बिघडले सवव दुरुस्ती खर्च. मक्ता घेणार नारोपंत दातार

४००० त्रिश्रामत्रागेतील सरकारवाब्घ्यावाहेर नैऋत्य कोणात हौद
करविला त्यावाा खर्च. मक्ता घेणार नारोपंत दातार [10-12-1808

१०००० दाहा हजार रुपये विलासप्रकर्णी खर्च जाहाले छ २३ सवाल [12-12-1808

No. 273]

शके १७३० पौष उर्फ जिलकाद
९०० श्रीमंत माधवरावसाहेव व सौ रमाबाईसाहेव कैलासवासी जाहाल्ट
त्याच्या अस्ती कासीस पाठवावयाकारिता शुध्यर्थ खर्च जाहाले
छ १३ जिलकाद [31-12-1808

८०००० अमरचंद सावकार याजपासोन रामचंद्र गोसावी पैठणकर याचे
गुजारतीने ऐशी हजार रुपयाचे किमतीचा १ मोत्याचा कंठा
सातपदरी सरकारात खरेदी घेतला छ १९ जिलकाद [6-1-1809

१०० सखुवाई उगले धोंडभट भागवत यांची कन्या ईस दिडे
छ २१ जिलकाद [8-1-1809

तिसा मयातेन शके १७३० विभवनाम

जिलकाद ऊर्फ पौष

खर्चाचे बंद

३०००० गियाजे झुहित झखख टीना झटे ताडिनी
धगाथायिणीजे कायं झाळे घीनवेन ठटभ
ठाजा चिहां कता घाझ धाझा छुन जाट हहे
झ भे सी जु हि त ठे टि छा ष ठा ने झे
छ २२ जिलकाद*

पांडुरंगराव बारामतीकर कार्तिकमासी वारले
असा उल्लेख आहे.

[18-1-1809

१६७२० अन्याबा राहतेकराबरोबर कर्नाटकचे स्वारीस
सिबंदी पाठविली त्याबद्दल झा छ ११
जिलकाद माहे मजकूर ताा छ १ जिल्हेज
पेस्तर महिनाची तैनाते बरहुकूम रोजमरा

१४ बलवंतराव नागनाथ मेल्यामुळे त्याचे दोन
खिजमतगार त्यांचे विनंतीवरून सरकारात
नोकर ठेवले त्यांचा पगार.

२००० सातारियास सरकारवाडा आहे त्याची
दागदोजी करावयाबद्दल

१०० त्रिंबकराव मामा ओक यांचे सांवत्सरिक
श्राद्धाबद्दल त्यांच्या मुलास दिले.

[26-12-1808

१८५ पौष शुभा नवमीस दुसरे घरातील श्राद्धा-
निमित्त खर्च जाले छ ८ जिलकाद

फाल्गुन तिसा मया शके १७३०

२१२५ कर्णेल कलोष यास कोपरगावी मेजवानी
केली त्याबाबद

* असे वृत्त जमाखर्च बाजीरावाचे बरेच आहेत. नमुन्याकरितां हा घेतला आहे.

[28-1-1809

माघ तिसा मयातेन शके १७३०
 १०० नारायणरावबाबा गोसावी पैठणकर यास
 धर्मादाव पांचसे रुपये देविले छ ११ जिल्हेज
 १८०६ कर्णेल कलोप यास मेजवानी केली सा
 सनगे व मज्यालसी वावत खर्च

No. 276]

[March-April 1809

तिसा मयातेन व अलफ शके १७३१
 सफर उर्फ चैत्र

जमेचे वंदांत आलेली काही मामलेदारांची नांवे

- १ देह जवोर व बाहादरपुरा
- २ सरसुभा प्रांत गुजराथ
- ३ ताा सावली प्रांत गुजराथ
- ४ तोी साकसे प्रांत कोकण
- ५ रोहे व अष्टमी तर्फ रेवदंडा
- ६ मौजे सिरढोण व सोमठणे ताा कल्याण
- ७ मौजे ताम्हने ताा खारेपाटण
ताा विजयदुर्ग
- ८ ताालुके पानगांव व हळसंगी
- ९ मोकासा पैठण
- १० बारसी वगैरे माहाळ
- ११ कसत्रे खेड प्रांत जुनर
- १२ कसत्रे राक्षसभुवन वगैरे गांव
- १३ कसत्रे ओतुर वगैरे गांव
- १४ तोा चास
- १५ फुटगाव प्राी कडे
- १६ मौजे डुवेरे प्रांत आकोले

त्रिवकजी डेंगळा

”

”

चितोपंत देशमुख
 निलकंठ सदाशिव कोलटकर
 गणेश माहादेव फडके

त्रिसाजी कृष्ण रानडे

त्रिवकजी डेंगळे

त्रिवक यशवंत

सदासिव माणकेश्वर

त्रिवकजी डेंगळे

त्रिवक येशवंत

गोविंद दिनकर

विठल चिमणाजी

सदासिव माणकेश्वर

मल्हारराव भिकाजी वने

| | |
|--|--------------------|
| १७ वाग मौजे कात्रज ताा कर्यात मावल | राघोबा शेंड्या |
| १९ परगणे भोसे | मल्हार बाजी |
| २० मौजे नागझरी प्रां कराड | रामचंद्र आबाजी बाम |
| २१ तो गडवई प्रां हिंदुस्थान | सिवराव हरि |
| २२ मौजे कामरगाव वगैरे गांव प्रांत कडेवलित | } बाजी त्रिंबक |

No. 277]

खर्चाचे बंद

३२७० पुण्यापासोन गंगातीरपोवेतो व शयाद्रीपासोन राक्षसभुवनपावेतो भिल व वेरड व कोली वगैरे चोरड्यांचा उपद्रव कोठेहि होऊ नये. कोठे जाहाल्यास भरून घ्यावा याप्रमाणे त्रिंबकजी डेंगळे याने सरकारात करार पाठविला सबब (त्याचे खर्चास).

३४८६ पुण्यापासोन कन्ह्याडपावेतो दक्षण व शयाद्रीपासोन शंभु माहादेव-पावेतो पूर्व पश्चिम चोर दरवड्यासंबंधी करार वरीलप्रमाणे पुरुषोत्तम-राव बलवंत भागवत यानी घेतला त्यास खर्चास.

२२९० पुण्यापासोन सोलापुरापावेतो वरीलप्रमाणे बंदोबस्ताबद्दल पांडुरंगराव बारामतीकरास दिले.

[वरील रकमा दरमहाच्या आहेत.]

४० चतरसिंग भोसले याचे पुत्रास तैनातेबद्दल रोजमरा माहे मजकूरचा चालीस रु. दिलहा छ १ सफर.

६० नागू गुरव तैनातेबद्दल रोजगुरा

८० देवीदास सारंगीवाला ,, ,,

१४० दावळखान गवई ,, ,,

१६ दोन आसामी मोर्चंगवाले यास माहे मजकूरचा तैनातेबाा रोजमरा

८ रामचंद्र हरी शेवडे

८ विठलशेट बिन रामशेट सोनार

२००० मौजे वेहेर ताा नाणेमावल तालुके लोहोगड येथील विहीर खणावयाबद्दल

[25-3-1809

१००० सौा कासीवाई पेठी हिला बक्षीस दिले छ ८ सफर

No. 278]

१९८

[28-3-1809

- २०५ विठोबा गोसावी ताहरावादकर यास दक्षणा दिल्ली छ ११ सफर
१८४४ कर्णेल कल्योप यास मेजवानी खर्च कोपरगावास छ २३ सफर
२०३ चैत्र वा येकादसी तीर्थरूप सौ मातुश्री मथुराबाई सा यांचे
सांवत्सरिक श्राद्ध जाहाले छ २३ सफर
४८९९ चैत्र वद्य द्वादसीस खर्च जाहाले छ २९ सफर. (या मोवम उल्लेखा-
वरून काही गुप्त ठेवण्यासारखे कारण असेलसें वाटतें)
जेष्ठ
१०९०० तीर्थस्वरूप मातुश्री आका पराजपे मावसी श्रीकासीस गेली
(तिला दिले.)
१००० तीा कैलासवासी सौ वहिनीबाईचे मातुश्रीस येक हजार रु. वक्षीस
३२० रु. चे किमतीत सरकारचे दोन बंद (?) होते ते नीट करविले छ
२० राखर
(वैजनाथभट भागवत हे पूर्वी सातारचे किलेदार होते असा एक
उल्लेख आहे.)

No. 279]

[29-7-1810

इहिदे अशर मयातेन माहे जमादिलावल
१२००० पंढरपुरास स्वारी गेली सा खर्च जाला छ २६ जमादिलावल

[3-7-1810

इहिदे अशर मयातेन जमादिलावल ऊर्फ जेष्ठ
२०७ सातारियास छत्रपतीजवळ आमचे ४ हुजरे व रायगडास यश्वदाबाई-
जवळ ४ हुजरे आहेत त्यास तैनातेवाा छ ३० जमादिलावल

[21-10-1810

इहिदे अशर मयातेन माहे रमजान ऊर्फ अश्विन
९०० पुत्रजन्मानिमित्य खैरात खर्च जाहाले छ २१ रमजान

[3-11-1810

इहिदे अशर सवाळ ऊर्फ कार्तिक
२१७७ चिरंजीव राजश्री वामनराव यांचे वारशानिमित्य दोन हजार येकसे
सत्याहत्तर रु. खर्च केला छ ९ सवाळ

2564

[23-1-1811]

इहिदे अशर मयातेन पौष जिल्हेज

२५००० बुधवारचे वाड्याचे तयारी बाा खर्च केले छ २७ जिल्हेज

No. 280]

[26-1-1811]

इहिदे अशर मयातेन पौष जिल्हेज

३०००० माधवरावसाहेब यांची स्त्री यश्वदाबाई पौष वद्य पंचमीस सालमजकुरी मृत्यु पावली यांचे उत्तरकार्याबद्दल खर्च जाहाले छ ३० जिल्हेज

[11-2-1811]

इहिदे अशर मयातेन मोहरम माघ

१६०५ माघ वाा १ पावेतो चिरंजीव राजश्री वामनराव अण्णा याचे प्रकृतीस आरोग्यार्थ अनुष्ठानास दक्षणा दिलही छ १६ मोहरम

[6-3-1811]

इहिदे अशर मयातेन सफर फाल्गुन

४२०० उतम लढवाई दारूचे बाण ६०० तयार करण्याकरता पानशाला दिले छ १० सफर

[26-3-1811]

इहिदे अशर मयातेन रबिलावल ऊर्फ चैत्र

१७००० हिंगणीस तीर्थरूप कै. दादासाहेब यांचा काल जाहाला; तेथे पश्चमेकडील तटाचे भिंतीचे पायास येकंदर २२००० सा लागले पैकी हे त्रिंबकजीकडून देविले. पेशजी ५००० देविले होते छ १ रबिलावल.

श्रीचिंतामण.

यादीदास्त करिने सन हजार ११४४ अखेरी शके १६९७ चैत्र सुध १
मुक्रवार नवे साल राक्षसनाम संवछरे. चैत्र सुध येकादसीस सोमवारी श्रीच्या
नाताच्या दोघाच्या मुंजीची लग्ने. कल्याण मुंजीस पाठविला असे. पुणियात
येच तिथीस खंडो विसाजी व बाजी शंकर व बाजी कान्हो व पांडुरंग नारायेण
त्यांच्या मुलांच्या मुंजी जाल्या असेत. १.

No. 282]

[24-3-1735]

सुध १२ सोमवारी राजश्री चिमाजीआपास राजश्री पंताचे पत्र कुलावातून
आले की येथे संभाजी आंगरियाकडून रघुनाथजी आला होता. याजकरिता
सात आठ रोज मुकाम जाला होता. याउपरी आम्ही राजमाचीस येतो.
तुम्हीहि राजमाचीस येणे. त्याजवरून ते व बालाजी बाजीराज थैसे तिसरे प्रहरी
स्वार होऊन गेले असेत. १.

No. 283]

[2-4-1735]

चैत्र वद्ये ६ बुधवारी तिसरे प्रहरी राजश्री प्रधानपंत व राजश्री आपा व
माहादोबा व वापूजीपंतनाना थैसे चिचवडावरून तळेगावीहून पुणियास आले.
कुलात्रियाकडे गेले होते ते स्वारी करून राजमाची कोथळा मानाजी आंगरिया-
पासून देखील किलियाचा सरंजाम घेऊन राजमाचियाहून घरास आले असेत.
माहादोबा येथून रात्रौ सातारियास गेले असेत. १.
चैत्र वद्ये ११
राजश्री पंत अपानी आठेक दिवस जाले दिवटियास ताकीद केली की दिवव्या
दोन च्यार लावत जा. हशम वगैरे लोक कारखानियावरी आहेत त्याणी
समेत हत्यारे घेऊन, मजुरा धजेने करून, पटी विडियाची घ्यावी. थैसी
आंगरियाचे पधतीप्राा पधती घातली असे. १.

१ 'श्रीचिंतामण' या श्रीमारावरून अनुमान होतें की चिचवडच्या देवाकडे अशी पत्तादी रोगनिशी
होती. पुढील उतारे त्या रुमालांतील आहेत.

No. 284]

[14-4-1735

सुध त्रितीयेस औरंगाबाजेहून वातमी आली की मल्हारजी होलकर राणोजी सिंदे याच्या व खानदौराच्या भेटी जाल्या. यैसे तहकीक वर्तमान असे. १.

No. 285]

[22-4-1735

वैशाख सुध ११ मंगलवारी राजश्री पिलाजी जाधव याचा धाकटा लेक चांगोजी, संभाजी जाधवास दिलहा आहे, त्याचे लग्न गोरेजे जाले. जेऊरच्या पाटिलासी सोयेरीक केली. संभाजी जाधवच होते. पिलाजी जाधव लस्करात होते. गाविंदराऊ येशवंतराऊ लग्नास गेले. कल्याण निलकंठहि गेले. खंडे-रायाकडीलहि आहेर कल्याणपंताबा पाठविला असे. १.

जाधवाचा हाती जातेसमई कोरेगावीचे मुक्कामी वारला. १.

No. 286]

[30-4-1735

वैशाख वद्ये ९ बुधवारी रात्री राजश्री बापूजीपंत नाना यांणी शामराऊ भाचे याचा पुत्र घेऊन नांव श्रीपतराऊ ठेविले. गतवरसी त्यांचे लग्न जाले. पेडगावी सोयेरीक, पेडगावीच्या किलेदाराचे दिवाण, त्याचे नाव [कोरी जागा] त्यांसी केली. संभाजी जाधवाच्या लग्नास गेले होते देसमुख देसपांडिये ते जेऊरीहूनच पेडगावास लग्नास आले. १.

No. 287]

[6-5-1735

वैशाख वद्ये ११ मंगलवारी रात्री मल्हारबा देसमुख यांचे मुलीचे लग्न लागले. सोयेरीक वांगणीचे देसमुख घारे यासी केली. [कोरी जागा].

No. 288]

[6-6-1735

राजश्री फतेसिंगबावांचे पत्रे आले की घरात ज्वर येत आहे, तरी सतबा येसवंतराऊ यैसे लौकर येणें. त्याजवरून येथून कल्याणराऊ व येशवंतराऊ

नाथेगावास पाठविले. तेथे सतवा व. गोविंदराज ढमालियाच्या लग्नास गेले होते ते यैसे सातारियास गेले. राजश्री स्वामी पंढरीचे यात्रेस गेले. त्याज-
बराबर हेहि गेले असेत. ?.

१६२

No. 289]

जेस्ट वचे राजश्री दादोबा पुरंदरे पुण्यास आले. आठ दिवस राहून पंढरीचे यात्रेस गेले असेत. ?.

No. 290]

आश्याढ सुध त्रितीया गुरुवारी राजश्री चिमाजीआपा व वालाजी बाजीराज यांसे माहाराज राजश्री स्वामी * * पंढरपूरचे यात्रेस जावयास गेले असेत. ?.

[12-6-1735

No. 291]

होल करंजे येथील सिवेच्या कजियानिमिले सिवरामभट चित्राव याणी नागेशाचे देऊल सन पंचेतालीसमधे बांधले. पेंसत्रियांनी साहित्य केले असे. ?.

No. 292]

आश्याढ वचे ४ सुक्रवारी राजश्री पंतप्रधान यांणी राजश्री सिवाजी राजे यांचा लालमाहाल राजश्री दादाजी कोंडदेऊ याणी राजश्री शाहाजी राजे याचे कारकीर्दीस बांधला होता. त्यांचे भाऊ राजश्री संभाजी राजे सिवाजी राजे याचे भाऊ त्याचा माहाल वेदमूर्ती राजश्री खंडभट शालेग्राम याच्या वाडिया-पावेतो होता. त्याचे जोते उतरामुख होते. ते उखळून चिरे कारंजियापासी घरा बांधले त्याजला जोतियास नेले. राजश्रीच्या माहालावरहि येक दोन घरे बांधोन आवदार (?) वाडा करून ठेवावा. तूर्त येक दोन घरे बांधावी. माहलात नेहमी घरे होऊन जागा निर्मल राहील आणि तूर्त राजश्री राणोजी सिंदे व रामचंद्रजीस घरे राहवयास होतील म्हणून पंती लालमाहाल बांधावयाची तज-वीज केली. आठपधरां रोज जाले. जुना हौद कारंजियाचा पका आहे त्या वरती पळेमेकडे दिवाणखाना जुना होता तेथे घर बांधिले. त्यास यांची साधत नाही म्हणून त्या दिवाणखानियाची जुनी कांहीवांही भिताडे होती ते धंडे

[28-6-1735

काहडून आपल्या वाडियाच्या सुताने दोरी धरून प्रांची साधून कारंजियाचा सुमार टाकून तूर्त येक घर कारंजियाच्या कोनासी दक्षणेकडल्या लाऊन (?) केले होता, मुळें हे कारंजे रद जाले असे. देसपांडियाच्या पळेमेस खंडभटाचें दक्षणेस जे जागा आहे ते माहालची आहे. खंडभटाच्या दक्षण भिंतीपासी चिरेबंदी जोते माहालचे होते ते आजी पंती उखळून चिरें हऊदाकडे नेऊन तूर्त घर बांधतात. त्याच्या जोतियास लाविले असेत. लालमाहलचा वगैरे दोन जैसे तीन आठ पंती गाडले होते ते उकरिले. पाणी लागले. मन्हामती तोडाची केली असे. लालमाहालची जमीन पळेमेसहि कांही गेली असावीसी आहे. तूर्त जोते काहडलियाने माहालचे हादेचे हिंदाण मोडले; परंतु ते जागा माहालची असे.

No. 293]

[6-7-1735

आश्याद वचे १२ रविवारी राजश्री मल्हारजी होलकर व राणोजी सिंदे आले. राजश्री पंत होलकरास संगमापावेतो व सिंदियास घोरपडीपावेतो सामोरे गेले होते. उभयेतानी खानद्वरा बकसी व जयेसिंग सवाई यासी लढाई केली. सेवटी सला केला. फते करून आले असेत. मालवियात तह केला आहे. कागदी पत्री तहकीक आसेल जैसे असे. होलकर पाटिलाचे इनामकीत पली कडले साली हवेली बांधली तेथे राहिले. सिंदियास हली नवे घर लालमाहाल जुना त्यामधें बांधले तेथे राहणार.

No. 294]

[24-7-1735

श्रावण सुध २ गुरुवारी दिवसा तिसरे प्रहरी राजश्री बाजीराऊ प्रधान यास कासीबाईचे पोटी पुत्र जाला. वितिपात लागला होता उछाहा केला. हतीवर साखर घालून वाटली. किरकोली बंदवान होते ते सोडिले. ब्राम्हण बारा रुकियाप्रा दक्षणा दिलही असे. बारवे दिवसी बारसे केले. अर्धा रुपयाप्रा ब्रा दक्षणा दिलही. जनार्दन नाव ठेविले. समाईक देसमुख देसपांडे यानी अहेर केला असे.

No. 295]

[14-7-1735

श्रावण सुध ६ शेस्टी सोमवारी मुजेरीचे झांबरे पाटील याणीं पेसवियास पैका देऊं केला. त्या हिमाहितीने सिरालसेट बाजाराने नेऊन सेखसलाहच्या खिडकीने नदीत टाकिला. वरसास गोविंदजी देसमुखाच्या वाड्यावरून गंजीने नेत असेत.

येदा सेटियाचे बाजारे नेला. मागे कधी बाजारे नेला नव्हता. सेटियावर जुलूम जाला. नवगडधा होतो म्हणून सांगावयासहि आले होते. ?

रखमाजी विन मालजी पाा सस्ते व मानाई पाटलीण यैसी सांगावयास रोज मजकुरी आली की आपण वडीळ. पहिल्यापासून येक सिरालसेट घालीत असो. आपण हळी माणकोजी पाा सस्ता दोन तीन वरसे आपले घरीहि सिरालसेट घाट्ट लागला. नको म्हणलियाने यैकत नाही. दोने साली जमीदाराचा कागदहि नेला; परंतु मानीत नाहीत. ते घालितात. दोन चालत आले आहेत यैसा पायेंडा पडेल याजकरिता गेले साली व येदा आपण घातला नाही. काळा मालजी पाा सस्ता तोहि आपले घरी सिरालसेट करितो; यैसे छंद करितात म्हणून सांगत आले असेत. माणकोजी मालजीहि आले. सिरालसेट वृद्धीमुळे घातले नाहीत. पुढे येकच सिरालसेट घालावा छंद करू नये यैसे करून गेले असेत. शाहाजी पाटीलहि आले असेत ?

राजश्री पंतप्रधान यांणी ब्राम्हणांस दक्षणां दिल्ली. श्रावणमासचे ब्राम्हण जमा जाले होते त्यास तीन साली तीन हजार ब्रां आले. रुपया दोन तीन च्यार पाच दाहा बारा अर्धा लाहणा मुलास यैसे दिल्ले रुपये

No. 296]

[20-7-1735
श्रावण सुध द्वादसी रविवारी राजश्री चिमाजीआपा राजश्रीवाा पंढरीचे यात्रेस गेले होते ते, गावास राजश्री बाजीरायांच्या पुत्राचे वारसे करावयास आले. त्यास सामोरे राजश्री राज व मल्हारजी व्हीलकर व राणोजी सिंदे वगैरे अववेजण धरणावरते गेले होते. दुसरे दिवसी वारसे केले. ?

No. 297]

[24-7-1735
श्रावण वचे प्रतिपदेस गुरुवार राजश्री गोविंदराज व संतवा व येशवंतराज देशमुख व कल्याणराज व अपाजी मल्हार सौा गोदूबाईस वरे वाटत नवते म्हणून राजश्री फत्तेसिंगवावानी बोलाऊन नेले होते ते गावास आले. ?

No. 298]

[29-7-1735
वचे शेष्टी मगलवारी कोथरूडचा न्हावी मेला. पाटील वेसांतून मूठमाती यावयास नेऊ देईना. म्हणून त्याचा भाऊ गंगा सांगावयास आला. पुणेकरहि न्हावी आले. त्याजवरून देसमुख देसपाडिये याच्या नांवे पत्र कोथरूडकरास दिल्ले

की, कौल जालियावरी लोणी कालभर येथील पाटिलानी न्हावी यास वेसीतून न न्यावे म्हणून अटक केली. राजश्री पंतप्रधान याजपासी मजकूर पडिला. त्याणी जागाजागाचे दाखले आणिले. न्हावीयास सुखरूप वेसीतून न्यावे जैसे जाले. तुम्ही कटकट न करणे जैसे दिले असे.

No. 299]

[27-7-1735

वद्ये ४ रविवारी सुभानजी पाटील ठाकूर व येमाजी पाटील पारखी मौजे माण यांणी आवाजी चतूर न्हावी चांदी याचा भाऊ हाती धरून नेला. तेथील न्हावी बुडाला, तो चतूर होता. त्यास कौल जालियावरी गावास न्हावी पाहिजे म्हणून आवाजीस त्यांणी ठेविले. बापूजी पाटील ठाकूर याचे राजश्री अंताजीपंत दादा पासून बोलोन केले की, आमचा न्हावी बुडाला. आम्हास न्हावी द्या. आणि सांगितले की, तुमचा न्हावी बुडाला. त्याचे आडनाव चतूर होते. तरी आवाजी चतूर पुणेकर आहे; याचे हाते काम घेणे. त्याणी हाती धरून नेला. पंधरा सोळा वरसे काम घेतले. मिरासपटीहि घेतली. जैसे असता, साल मजकुरी राक्षसी याकडे लस्करचे चाकरीचा न्हावी होता, त्याजकडून काम घेऊ लागले. याजकरिता आवाजी येथे आला. येथून देसमुख देसपांडिथे यांच्या नावे पत्र पाठऊन बोलाऊन आणिले. येथे आलियावरी आवाजीस हाती धरून घेऊन गेले, की याचे हाते कामकाज घेऊ. याखेरीज दुसरा न्हावी करित नाही. तूर्त त्या न्हावियाने कामकाज केले असे. येव्हाडे च्यार महिने गेलियावरी याचा हा आहेच. याचे हाते पांढरीचे कामकाज घेऊन. जैसे जाले असे.

No. 300]

[30-7-1735

वद्ये सप्तमी बुधवारी आनंदराऊ सुमंत व त्याचे पुत्र कृष्णराऊ वगैरे व रघुनाथभट जैसे भागानगरीहून निजामनमुलक याजकडून आले. सातारियास जाणार. गेले असेत. १

No. 301]

[August 1735

भाद्रपद सुध

राजश्री बाजीराऊ सातारियास गेले. राजश्रीनी बोलाऊ पाठविले होते याज-निमित्ये गेले असेत.

राणोजी सिंदियानी पासणाच्या सिंवेचा प्रसंग राजश्री चिमाजीआपासी केला. त्याणी जगोबास बोलाऊन काजिया सांगा म्हणून त्वष्ट लाविले. याणी उदंड

पड घेतली; परंतु ऐकत नाहीत. पैसे आहेत हेच वाद सांगो लागले. तेव्हा कोणे भांडवे? म्हणून तुम्हीच समर्थ आहा; तुम्ही सांगाल ते आइकों म्हणून बोलिले. ते चिंतास न ये; तैसे केले तरी दिवाणदाराने केलेसे पुढे दिसोन येईल; याजकारिता तुम्ही पाचास राजी होणे तरी औधकारानी दिव्ये करावे म्हटले. ते म्हणतात दिव्ये देत नाही. पाचास राजी व्हा नाही तरी अमच्या चिंतास येईल तैसे करू. यैसे दबाज लागले. औधकराचा पक्ष करीत म्हणून सारे देसमुख व जगोबा वगैरे भाऊ राणोजी सिंदियाकडे गेले की तुजला काये करणे असेल अगर घेणे असेल ते घे; परंतु अम्हास पेशवियापासी फजीत करू नको. त्याणे वल्ले देऊन वाटे लाविले. बरे तुम्ही आम्ही मागेच समजलो असतो. परंतु लांबत लांबत आले यैसे म्हटले. दुसरे रोजी मागती गेलो, तो राणवा आपाकडे जाऊन तेथे बोलाऊन नेऊन मागती त्यांजकडून रईस पेंडवळा न्याव-याच्या गोष्टी सांगो लागले. मग येकांती आपासी वापूजी श्रीपत यांच्या विवेमाने उदंड सांगितले; परंतु औधकरास दिव्ये देत नाही यैसे म्हणेत. तुम्ही पाचांस राजी व्हा. आनीक पांचजण तुम्हास पेचंतील (!) ऐसे देऊ त्यांस राजी होणे. याणीं सांगितले की दांडोगाने सेते पाडली ती मोकली करा. जुनी जमीन कजियाची आहे तीस मग पाचास राजी होऊं अगर ज्यास स्वामी म्हणतील त्यास राजी होऊ. तरी ते मोकळे करीत नाही ऐसी अप्राहाचीच गोष्टी सांगत. समर्थासी वावगी मरजीखेरीज बोली करिता नये; न करावी. तेव्हा त्याचें थैकावे तरी रईस पेंडवळा नेतील यैसे संकट जाले. कालावर द्रस्टी देऊन मर्जासारिखे वर्ता यैसेहि भुलोजी पाटील सांगत. सेवटी पाचांस राजी होणे. पाचापासी वेडागाचा अर्थ सांगणे. ते विचारून करणे ते करतील यैसे म्हणतात. औधकारानी सिवेचा कागद काहाडला तो पाहिला. वाजी कान्हो यादोपंत देवजी-पंत जगोबानाना रंगोपंत मोरोवा अपा रामभट यैसे होते त्रिंवरकजी राणवडा गुणाजी चौा नागोपंत कुळकर्णी पाहिला. सांत वंद निरनिराळे आहेत. सा पाठीमागे कोरे आहेत. सातवियाच्या पाठीवर मजकूर आला अहे. जोडगीर केली नाही. वावना वरसाचा कागद अहे. देसमुखाचा सिका नाही. खास-निसांच्या हातचे दस्तक नाही. दस्तक वडिलाचे चालीप्रमाणे नाही. गोविंदराऊ येसवंतराऊ देसमुख म्हणून लािा आहे. देसपांडियाचे दस्तक नाही. रामाजी गोविंदाचे दस्तुर कागद म्हणतात. देवावरील वेल रखमाजी राणवडियाने काहाडून दिल्ला की निवसेत पैकी इनामत आपली, हे सेत आमचे म्हणून रामजी सितोळा याच्या हातावर दिल्ला; परंतु अमके रोजी दिल्ला ऐसी तेरीख घातेली नाही.

No. 303]

१६८

आस्वीन सुध १० दसमी सोमवारी दसरियाचे दिवसी राजश्री आनंदराज [15-9-1735
सोमवंसी याचे सरलस्कर काहाडून त्रिवकराज सोमवंसी देवजीचा पुत्र याजला
सरलस्कर दिले. आनंदराज वेवकूफ याजमुळे काहाडले असे. वीड अंवाड
येथील सचिवांच्या वावती सचिवानी अलाहिदा केल्या.

No. 304]

आस्विन वद्ये ३ सोमवारी दिढा प्रहरा दिवसा सकालच्या राजश्री पंतप्रधान [22-9-1735
आले. सातारियाहून जेजुरीस आले. तेथून नुरकुंवास गेले. तेथून गारेस
भीमेस प्रहणास जाऊन पाटसावरून आले असेत. ?

No. 305]

आस्विन वद्ये ३ मंगलवार दमाजी थोरात याणी कोलवडीची तिसरी तकसीम [23-9-1735
पाटिलकी घेऊन महजर करून घेतले. त्याजवरी कसाला जाले. कागदपत्र गेले.
याजकारिता त्याचे पुत्र खंडोजी थोरात याणी पिलाजी जाधव याच्या हाते प्रसंग
करून पेंसवियाचे तिसरे तकसिमेचे मोकदमीचे दुमालेपत्र करून घेतले. शेरणी
अडीच हजार रूा करार करून चौशाचा निळा घोडा दिल्या. पिलाजी जाधव
याजकडून सासे रुपये आपले चाकरीचे थैवजी देविले. वाकी दीडहजार सन
सेतालीसापासून ती सालात याचे. वरसास पाचसे याप्रां कतवा लेहून दिल्या.
दुमाले पत्रे मोघम (?) पूर्ववतप्रां तिसरी तकसीम अनभवणे. थैसी व साहिल्ये
पत्रे दिलही असेत. ?

No. 306]

कार्तिक सुध ४ बुधवार
राजश्री पंतप्रधान आस्विन वद्ये १३ प्रस्थान करून वावूजी नाईकाचेथे जाऊन [8-10-1735
राहिले. आजी मूहूर्ते करून पल्याड जाऊन डेरे देऊन राहिले. मावलातून
स्वारीस जाले. चारा पाणी मावलात आहे ते वाटेने जाणार. वरावर पुत्रास
नेणार.

रोज मजकुरी हवेली सांडसचे पाटील पेंसवियाकडे पाऊस गेला याजकारिता
वापूजीपंती नेले. पंतानी समाधान करून सांगितले की मावलातून कोकणातून

दाणे आणाल त्यास जकात घेऊ ना. गुरे चारणीस न्याल त्यास वणचराई लाऊ देऊ ना. हजीर जेव (?) घेऊ देऊ ना. पाऊस पाणी पडोन काहीं जाले तरी घेऊ नाही तरी काही घेऊ ना. जैसे समाधान करून स्वारीस गेले असेत.

रोज मजकुरी बुरुड व चांभार प्रांत जुनर व पुणे यांचा कजिया होता. चांभार म्हणत आपण बुरुडाचे पायेपोस जुने सालाबाद सादीत नाही. बुरुड म्हणतांत सांदीत आले. दाखले पाहता बुरुडाचे जुने पायेपोस चांभार सांदीत आले जैसे पुरत नाहीत. त्याजवरून पेसवियाने तह केला की देसच्या चांभारानी बुरुडाचे जुने पायेपोस सांदू नयेत. मावळचे व कोकणचे व इंदुस्थानचे चांभार आहेत त्याणी बुरुडाचे पायेपोस सांदावे. जैसे वर्तावे म्हणून तुकोजी पिंपला बुरुड जुनरकर व पेंढार पिंपरियाचा बहरजी सोनवणी बुरुड पुणेकर याचा कतबा दिवाणांत गोपाळरायाच्या हाते लेहून घेतला असे. चांभारास पत्रे पेसवियानी करू दिलही की तुम्ही बुरुडाचे पाये(पो)स मागे सांदिले नाहीत पुढेहि न सांदणे. चांभारापासून साल गुाच्या गावच्या वसुलावर सेकडा साडेसात रुपये पुणे देसी घेतले असेत. पाटिलाचे कतबे चांभाराच्या पैकियाचे उगवणीचे घेतले असेत. पुणाचे चांभार पैका फार पडला म्हणून वाघोलीस पळोन गेले असेत. खोडदा-पावेतो लस्कराबराबर चांभार गेले होते.

राजश्री पंतप्रधान खोडदचे मुकामीहून स्वार होऊन पुढे गेले. पिलाजी जाधव यास राजश्री स्वामीनी बोलाविले याजकरिता सातारियास गेलेसे. चिमाजी-आपा जुनर प्रांते तहरह करावयास राहिले. बाजी भिवराऊ यांस पिलाजी जाधव मुतालकी करून फौज घेऊन जात असेत ते मुतालकी सांगोन ते फौज बराबर देऊन बराबर नेले. रावेंतच्या बरवाजी पाटिलासी येमाजी भोंडवा भांडत होता. कान्होजी झेंडा राजश्री पंतप्रधान याजपासी करोल चाकर आहे. त्यांणी येमाजीसी मिलोन कजिया फैलाविला. पंती भोवरगाऊ पाढर नेऊन मनास आणिला. साक्ष बरवाजी सारिखी जाली. कान्होजीचा कोठे दाखला पुरला नाही. कल्याणराऊ व बाजी कान्हो देसमुखीच्या कारभारास गेले होते. गोपाल रामहि होते. भुलोजी पाटील ढंमंढेरेहि इनसाफास होते. बापूजीपंत नानाहि होते. कान्होजीचा पाटिलकीत दाखलादुखला लागला नाही. कान्होजी पंताबराबर स्वारीस गेला. बरवाजी-पासून च्यारसे र्हा उगेच नजर घेतले. येणेप्राा जाले असे. बापूजीपंत भिमाशंकरास जाऊन पुणियास आले असेत. कार्तिकमासी पासणे लौले येथे संतबाचे कुरण आहे त्यासी मल्हारबानी आडथला गवतासाठी केला. १

चिमाजीआपा रामचंद्र माहादेव याच्या पुत्राच्या लग्नास आले. त्याणे सोथेरीक शंकराजी केशव यासी केली. चिमाजीआपाची फौज रामचंद्र हरि जैसे माहाळुंगे येथे ठेविले आसेत. जुनरच्या उरावर गढी बांधावयास काम लाविले. मोगलहि जमाव करू लागला. गढीचे काम च्यार दिवस राहविले असे. ?

मातुश्री लाडूवाईनीहि सतवासी पासणियात आम्ही गवत काहाइ म्हणून कटकट लाविली असे.

No. 307]

[5-12-1735

पौश सुध द्वितीया त्रितीया या दिवसात वाणकोट पेंसवियाकडे होता तो हबसियानी गलवते आणून मार करून घेतला असे. हरि गणेश सरदार धरून नेले. जखमी आहेत. माणूस पडलेहि फार; वाणकोट जवून जागा. राखवत नाही म्हणून हबसियानी पाडावयास काम लाविला. माहाडात राजश्रीचे ठाणे; याजकरिता येथून चिमाजीआपानी माहाडचे वंदोवस्तीस वरखंदाज पाठविले असेत. ?

पेंसवियानी मांडवगड मालवियातीस (ल?) येथील सरदेसमुखी व सरदेसपांडेपण निमे घेतले. पैठणचे निमे पैकी निमे देसपांडेपण रुपुराज (!) यापासून घेतले असे. ?

No. 308]

[11-12-1735

पिलाजी जाधव सातारियांत होते. वाणकोट गेला. आणीख किले दगावतील याजकरितां राजश्रीनी चिमाजीआपाकडे पाठविले की तुम्ही सारे फौज घेऊन कोंकणात उतरा. त्याजवरून पिलाजी जाधव पौश सुध गुरुवारी सुकवारी येथे आले. येथून नांदेडियास गेले. पुढे राजत घेऊन कोंकणात जाणार. ?

No. 309]

[27-12-1735

पौश वद्य १० दसमीस नारवावा व सेखमिरा व दादोवा आले चिमाजी आपास वाणकोटास पाठवावयास. चिमाजीआपा गेले नाहीत. पिलाजी जाधव यासच पाठवावयाची तजवीज केली. द्वादसीस उठोन गेले. माहादाजी अंबाजी-हि गेले असेत. सैदलस्करखान अवरंगावादेहून मखवूल अलमाचे कुमकेस येत होते. टोकियावर आले मागती फिरोन गेले. वाजी (हाजी?) कोतवाल शेहरचा वारला हेहि वर्तमान असे.

No. 310]

[11-1-1736

माघ सुध ९ रविवारी जगोबा व खंडो विसाजी राजश्री स्वामीकडे गेले. आधले दिवसी राजश्री चिमाजीआपा गेले होते. सिवापुरी राहिले होते. ते व हे असे सिरवलावरी गेले. गोविंदराऊ सतंबा येसवंतराऊ कल्याणराऊ आपा यैसे सिरवलावर आले. राजश्री स्वामीचा मुकाम नायेगांऊ ताा सिरवल येथे होता. तेथेच चिमाजीआपाबराबर जाऊन राजदर्शन केले. येकादसीस मागती राजश्री सिरवलास आले. त्याजबराबर आले. द्वादसीस हरगुडे येथे आले. तेथून जेजुरीस आले. दोनतीन मुकाम होते. तेथून सासवडी मुकाम केला. सासवडीहून सिवापूरस आले. चार पाच मुकाम केले. सेवटी कूच करून सिरवलास गेले. तेथून कूच करून वाईवर गेले. सिवापूरचे मुकामीहून चिमाजीआपानी निरोप घेतला. मुंज पुत्राची करावयास पुणियास आले. देसमुख देसपांडेहि आले. माघ वद्य दसमी सोमवारी पुणियास आले. राजश्री तिकडे गेले.

माघ सुध नवमी दसमीस राजश्री पंत सचिव याची मातुश्री यास देवआज्ञा जाली. संचिव नायेगांवीहून राजश्रीची आज्ञा घेऊन गेले असेत.

No. 311]

[12-2-1736

फाल्गुण सुध १२ द्वादसी गुरुवारी राजश्री चिमाजीआपाचे पुत्र सदोबा याचा वृतबंध जाला. समारंभ बरा जाला. श्रीदेव चिंचवड मुंजीस आले होते. लालमाहलात ब्राह्मणभोजनाचे मांडव घातले होते. फाल्गुण वी २ देकार दिल्ला. वीस पंचवीस हजार रूो वाटला. फार धर्म केला.

होली जालियावरी दुसरे रोजी पाटिलाचे खेले सेटीयाच्या होलीवरुनी गेले म्हणून सेटियानी चिमाजीआपास सांगितले. त्याणी पाटिलास ताकीद केली की त्याच्या बाजारे खेले घेऊन न जाणे. वरसास जे वाटेने जात असाल ते वाटेने जाणे. असे जाले असे.

No. 312]

[10-3-1736

श्री

करिने सके १६९८ नलनाम सवळरे चैत्र सुध १ प्रतिपदा मंगलवार सुहर सन सीत सलासीन मयां अलफ. सन ११४९.

चैत्र सुध नवमीस राजश्री आपा राजश्री कृष्णराऊ माहादेव याचेथे त्याच्या मुलाची मुंज दसमीची म्हणून चासेस गेले. १

No. 313]

१७२

चैत्र सुा १४ गावास आले.
आसे. ?

पूर्णमेस चद्रग्रहण, दिवस उगवता पूर्णमा [15-3-1736

दादोबा व सेखमिरा राजश्री आपास बोलाऊ पाठविले, सबव की संभाजी राजियाचा व घोरपडियाचा विवाड जाला. पेशवियानी मेहुणा वेंकटराज घोरपडे याजनिमित्ये त्याच्या ठाणियाची कुमक केली; यामुळे संभाजी राजे याणी राजश्री स्वामीस लिहिले की तुमच्या राज्यातून कुमक होऊ लागली; याउपरी आम्ही मोगलापाशी तन्ही कुमक मागावी. त्याजवरून राजश्रीनी विचार केला की सरकारकून पाठऊन संभाजी राजियास भेटीस आणावे; समाधान करावे. यानिमित्ये आपास बोलाविले जाणार. आपा चासेस गेले, ते दिवसी बालाजी बाजीराज व माहादाजी अंबाजी जैसे सातारियास पाठविले. चिमाजीआपा चासेहून पुणियास येता माणकोजी पिंपळेकर पुढे जाऊन आपास गावास घेऊन येऊन धडफळियाचे टाके सेत दाखविले आसे. इनाम चालू नये म्हणून नाळिसीच्या गोस्टी सांगितल्या आसेत. ?

सिपारसी बावूजी नाईकाचा गुमास्ता सिऊबा नाईक आफटा केला असे वगैरे.

No. 314]

चैत्र वद्ये ९ मंदवारी राजश्री चिमाजीआपा स्वार होऊन सातारियास गेले. आगोधर येक दिवस वासदेव जोशी याचेथे परस्थाने राहिले. तैथून दोन रोज बागात राहिले. मंदवारी स्वार होऊन गेले. ? [20-3-1736

No. 315]

चैत्र वद्ये १३ रविवारी प्रहर दिवा प्रहरा दिवसा दादजी चिटनीस राजश्री प्रधानपंताचे यास क्षयरोग होता मृत्ये पावले असेत. ? [28-3-1736
अवजी नीलकंठ परभू नील परभूचे पुत्र त्यास दादजी म्हणत असेत. कोटात घर बाधोन राहतात. तैथेच देहअवसान जाले.

No. 316]

वैशाख सुध ३ त्रितीयेस पारवाडियात कुणवियाची पोर आडचा वरसाची गरोदर जाली म्हणोन वर्तमान आले. त्याजवरून ती मूळ येथे आणविली. [3-4-1736
पेशवियांच्या कारभारियानी ते अवघ्या गावानी पाहिली. खरेसे असे. परिणाम काये होईल ते पाहाने.

2578

No. 317]

[2-4-1736

वैशाख सुध २ शुक्रवारी कान्होजी पाा झांवरा लव्या याचा भाऊ वावाजी, थंयकराऊ विस्वनाथ याजवरावर चाकरीस वागलाणात गेला होता तो येका गांवावर जुंझी पडिला म्हणून खबर आली. याजकरिता त्याची बायेको मांडण्याची लेक सती निघाली; संगमी सती पडली. १

No. 318]

[7-4-1736

वैशाख सुध ७ बुधवारी खबर आली की मल्हारजी पाा झांवरा वंकोजी पााचा लेक गोरखोजी भापकर याजवरावर चाकरीस गेला हांता. तां मेला. वारा रोज जाले. जखम लागोन मेला असे. १

No. 319]

[6-4-1736

वैशाख सुध ६ सह सतमी मंगलवारी अवसीच्या दाहा घटका रात्री आनंदराऊ बहिरव दिा राजश्री पंतसचिव सिंहगडी हांत तेथे देवआज्ञा जाली असे. १

No. 320]

[15-4-1736

वैशाख वद्ये गुरुवारी राजश्री चिमाजीआपा सातारियाहून येऊन नांदेडिया-पलीकडे भुगाऊ भुकूम येथे मुकाम करून राहिले. दुसरे रोजी कूच करून कुलात्रियाकडे गेले. सत्र की रेवसे म्हणून जागा आहे ते मानाजी आंगरियाकडे होती; ते हावसियानी घेतली. मानाजीची स्वारी त्याजवरी गेली होती; परंतु रेटले नाही. त्याचे कुमकेस गेले. ठाणे हावसियापासून व्यावयास गेले असेत. चिमाजी भिवराऊ फौज वेऊन जांवगावाकडे गेले होते ते आले. त्याजवा फौज व रामचंद्र हरि पहिलेच पुढे पाठविले. हाली आपणहि गेले. माहादाजी अंवाजीहि वरोवर गेले असेत. १ वाळाजी बाजीराऊ सातारा आसेत.

No. 321]

[19-4-1736

राघो लक्षमण पुरधरे याची कन्या जनोवा राजउपाध्ये याच्या मुलास दिल्ली. लग्न वद्ये ९ सोमवारी जाले असे.

No. 322]

[22-4-1736

वैशाख वद्ये ८ गुरुवारी कोकणातून वर्तमान आले की वद्ये ९ सोमवारी वेसियापासी सिदीसाताचे व चिमाजीआपा व मानाजी आंगरे याचे जुंझ जाले.

हवसियाचा मोड जाला. याची फते जाली. हवसियाने रेवसे पाडून आतील
 दाणादुणा गळवतात घालून नेला. यांची फौज आली. इचा मोहला घ्यावयास
 हजार माणसानसी राहिला होता. त्याजला चिमाजीआपाची खबर नव्हती.
 आंगीरियाची व हशमेचीच होती. लडाईं जाली. याची फते जाली. आंगरी-
 यानेहि वरी कस्त केली. सिदीसात खासा पडिला. कोंडनाक माहारहि पडला.
 घाटगा सरदार होता तोहि पडला. सा सातसे माणूस कापून टाकले. गळवते
 पलोन गेली. पेशवियाकडील दाहा वारा घोडे पडले. दाहा पाच माणूस जखमी
 जाले. जिवाजी सितोला न्हावकर पडिला, असे वर्तमान आले असे. ?
 कुंवर वाहादूर सिनरचा देसमुख अपमरणे मृत्ये पावला. खबर दाहा रोजाची
 आलीकडे अगर पलीकडे असे. ?

No. 323]

वैशाख वद्ये १० मंदवारी जानो शंकर खासनीस राजआज्ञेचे मुतालीक यास
 देवआज्ञा जाली. जेस्ट छीने अन्नप्रवेश केला असे. ? [24-4-1736
 याचे पद देवराज लपाटे म्हणून बा आहे त्यास सांगितले असे.

No. 324]

वैशाख वद्ये १२ सोमवारी राघो विनायेक याचे लग्न इंदुरीस जाले. वासदेव
 अनाजी देसपांडे चाकणकर यांची नात केली असे. [26-4-1736
 सोमवारी कान्होजी भोसले सातारियाहून पलोन गेले. दोन तीनसे राजत
 होते. कृष्णोस स्नानास जातो म्हणून राजश्रीस पुसोन गेले, तैसेच निघोन
 गेले असेत. ?

No. 325]

अधिक सुध १२ मंगलवारी वर्तमान आले कीं वापूजी भीमशेन पारसनीस
 राजश्री रावापासी होते त्यास लत्करात वेधा जाली, मृत्ये पावले, तैसे वर्तमान
 आले असे. ? [11-5-1736

No. 326]

अधिक वद्ये ३ राजश्री बालाजी बाजीराज सातारियाहून आले पुण्यास. ? [16-5-1736

राजश्री संभाजीराजे याजला आणावयास राजश्री स्वामीनी फतेसिंगवावा व बालाजी बाजीराऊ व श्रीपतराऊ व नारबा पाठविले ते कोल्हापुरास जाऊन संभाजी राजियास घेऊन आले. हे राजे पाळीपावतो सामोरे गेले होते. सातारियास आल्यावर ती त्याजला पेंसवियाच्या वाडियात जागा दिल्ली. राहिले असेत. १

No. 327]

[21-5-1736

अधिक वद्ये ८ आस्टमी सुक्रवारी राजश्री चिमाजीआपा कोकणांत गेले होते. सिदीसात मारला. ते स्वारीहून पुण्यास आले. लस्कर अंबंधावर ठेविले. वाईस सामोरे जाणार. १

No. 328]

[19-5-1736

अधिक वद्ये ६ बुधवारी मध्यरात्री आपाजी माणकेस्वर सुपेकर देसपांडे यास आंबीमध्ये देवआज्ञा जाली असे. १

No. 329]

[26-5-1736

चिमाजीआपा मातुश्रीस सामोरे अधिक वद्ये १२ सोमवारी गेले असेत, पावळापावेतो. १

No. 330]

[23-5-1736

श्री

कारिने श्रीसके १६५८ नलनाम संवळरे अधिक वद्ये नवमी रविवारी मृग नक्षत्र निघाले. अवल साल सन हजार ११४६ मुहुर सन सवा सलासीन मयां अलफ.

जेष्ठ सुध ३ त्रितीया सोमवारी मातुश्री राधावाई राजश्री पंतप्रधान यांची माता माहायात्रेहून पुण्यांस आली. देशमुख देसपांडिये कळसावर सामोरे गेले. येक मोहर नजर वाईस केली असे. दुसरे रोजीं माउंदे केले. सगट रुपया ब्राम्हणास दक्षणा दिले असे. १

No. 331]

[15-6-1736

जेष्ठ वद्ये ३ नरमदातीरीहून पेंसवियाकडून वर्तमान आले की, मजल दरमजल येतो. होलकर व सिंदे याजकडून मालवियात छावणी करविली. आनंदराऊ पवार अपमरणे मृत्ये पावला. विसा तारखेची खबर आहे. १

No. 332]

जेष्ठ सुध
जाले असे ?
माहादजी अंबाजी पुणियाहून सासवडीस गेले. [10-6-1736
जेष्ठ सुध १३/१४ चिमाजीआपास वरे वाटेनासे जाले. हुस्टदान व
महैसीदाने व अनुष्ठाने केली असेत. वरे जाले. भ्रमहि पडिला होता. ?

No. 333]

जेष्ठ वचे ११ बुधवारी राजश्री पंत सचिव नारो शंकर यांस भोरचे मुकामी
देवआज्ञा जाली असे. ? [23-6-1736
पेसवियानी हतीचा रथ आणिला असे.

जेष्ठ वचे १२ गुरुवारी राजश्री वाजीराज पंडित प्रधान स्वारीहून पुणियास
आले. वालाजी वाजीराज संगमपर्यंत सामोरे गेले होते. ? [24-6-1736

No. 334]

श्रावण सुध प्रतिपदेपासून ब्राम्हणभोजन राजश्री पंतप्रधान याणीं केले.
नागपचमी जाली ते दीस दक्षणा दिल्ली येकापासून दोनपावेतो; ब्राम्हण
च्यार पांच हजार जमा जाले होते. ? [28-7-1736

No 335]

भाद्रपद सुध ७ मंगलवारी राजश्री पंत सातारियास राजश्रीचे भेटोस गेले.
सिवापूरकरास वेटे मागितले होते; त्याणी दिल्ले नाहीत; म्हणून हटविले
असेत. ? [31-8-1736

No. 336]

भाद्रपद वचे ६ सह सतमी बुधवार कपिलाशष्ठीचा योग आला. आवचे योग
होते; परंतु मंगलवारी नव्हता, म्हणून पहाटे चौ घटका रात्री परवकाळ होता
कपिलाशष्ठी केली असे. ? [15-9-1736
राजश्री पंताचेथे अनुष्ठान जाले. होम जाला. कुडमंडप केला होता.
[पुढे कोरी जागा.]

No. 337]

[4-10-1736

आश्विन सुध येकादसीस मिथा (?) खान यास देवआज्ञा जाली [पुढें कोरी जागा]

No. 338]

[10-10-1736

आश्विन वद्ये १ रविवारी राजश्री राज प्रधान सातारियाहून जेजुरी मोरगाऊ कुरकुंय करून पाटसावहन पुणियास आले असेन. १

No. 339]

[26-10-1736

कार्तिक सुध पचमी मंगळवारी राजश्री राज उत्तरपंथे खारीस जावयास भांवोडियावर जाऊन राहिले असेन पाहंट. वगवर नाना पुत्र यास नेले असे १

राजश्री पेंसवियानी गांधेउतारी नवे सिवालये करविले. राजश्री सिवरामभट चित्रांय यास काम व्यावयास सांगितले असे. त्याचा मुहूर्त केला. [कोरी जागा]

No. 340]

[24-10-1736

कार्तिक सुध २ द्वितीयस रविवारी उधोवा गोसांवी अवंले देहूकर यास देवआज्ञा जाली असे. १

No. 341]

[12-11-1736

कार्तिक वद्ये ९ सुक्रवारी पेसवे कूच करून मजल दरमजल गेले. पंताजी मोरेस्वर सिवणेकर यास कुर्हीज प्रातीचा सुभा पेसवियानी सांगितला असे. वासुदेव जोसी याचा कल्याणचा सुभा दूर करून वरवाजी ताकपीर पाठविला असे. [कोरी जागा]

संभाजी आंगरे कुलावियावरी येणार. याजकरिता मानाजी आंगरे यांस पेसवियानी लोक कुमकेस पाठविले असेत. १

अंतावा नाईक भिडे याणीं मोहियावाद ऊर्फ बुधवार पेठेस आपला कमाविसदार रामाजीपंत सालमजकुरी पाठविला असे. १.

हरिपंत दूर केला असे. १.

वापूजी मेघइयाम ठेरे याणीं जुनी सनद फुलगाऊ आद चावर व जोरगांव आद चावर इनाम याची काहडली; परंतु भोगवटा नाही. हाली पेसवियानी इनाम करार केले असे. १.

No. 342]

कार्तिक वद्ये ११ गुरुवारी राजश्री चिमाजीआपा आळंदीस यात्रेस गेले. [17-11-1736
बुधवारी पुण्यास आले. येकादसीसच ब्राजी शंकर देसपांडे याची वायको
श्री काका देव याची कन्या ईस देवआज्ञा जाली. चौ घटिका रात्रीस. १.
कार्तिक मासी रंभाजी निंबालकर यास देवआज्ञा जाली. तिथीची तहकीकांत
करावी.

No. 343]

मार्गेश्वरमासी बावूराज दामाडा सवाई खांसखेल यांस देवआज्ञा झाली. [December 1739
मार्गेश्वरमासी दाजीपंत सिहगडांस सचिवाकडून आले. वरावर मुत्तलकीचे
सिके आहेत. राघो वेंकटेश व रंगो रघुनाथ व गोमाजी दत्तो वगैरे आहेत.

No. 344]

पौश सुध १४ राजश्री चिमाजीआपा जेजुरीस पुढे यात्रेस गेले. [4-1-1737
काम पाहून कुरकुंव करून यावयास गेले. तिकडे नालवंदाचा बोभाट आला.
त्याजला छटछे. अलेगांवी मुग केला. तेथून मुकाम करीत न्हावीस आले.
तेथे काहीयेक दिवस मुकाम केला. तेथून पुण्यास फाल्गुण सुध ७
शनवारी आले.

No. 345]

पौशमासी वद्येपक्षी त्रिवक कृष्ण राजरुसी सुभेदार किले पुरंधर याणी आपला [January 1737
देसमुखाच्या वाडियावरता वाडा आहे, त्याजला आवर घालावयास काम
लाविले असे.

आनंदराज पवार याचा लेक येसवंतराज पवार याचा वाडा ठाकूरठिकियात
वांधिला असे. १. शके १६९८ पौष
पेसवियानी इनामकी पाटिलाची, तेथे विहीर करून वाग केला असे. त्यात
पानवेली लाविल्या असेत. १.

गोपालराम याजला लालमहालचे जमिर्नापैकी त्याच्या वाडियामागे जागा होती
ते दिल्ली. त्या जागियावरी गोपालपंती वाडा वांधला. खंडभटाच्या भित्तीपासी
सात हात गली पंती टाकाविली असे. १.

अंताजी हरि हवालदार निरथडीकर हे फलटणांस राजसव्राईच्या मुलीच्या लग्नास राजश्री आले होते त्याच्या साहित्यास गेले होते. तेथे वेथा जाली. घरी परिंचियास येऊन वारले. त्याची ती जा [कोरी जागा] त्याचा हवाला त्याच्या मुलाच्या नांवे दिलहा. १.

No. 346]

[26-2-1737

फाल्गुण सुध ७ मंदवारी राजश्री चिमाजीआपा पुणियास आले असेत. १.

फाल्गुण सुध पूर्णमा मंदवारी होलीचे दिवसी ग्रहण पडले असे. १.

No. 347]

[7-3-1737

फाल्गुण वद्ये २ सोमवारी आपाचे दुसरे वायेकोचे फलसोभन जाले. आहेर जाले. देसमुखानी आहेर केला. देसपांडे सामील जाले नाहीत. लवाडी करून निराला आहेर केला असे. आपास सांगितले की पहिली चाल येकेठाई करावयाची. देसपाडिये छेद करितात. त्याणी ताकीद करावी जैसे केले असे. १.

No. 348]

[25-2-1737

फाल्गुण सुध ५ । ६ सुक्रवारी येशवंतराऊ वीरेस्वर श्रीदेव चिंचवड यांजकडे होते ते होलकराकडे आलीकडे राहिले होते. ते पुणियातच वारले असेत. १.

चैत्र सुध रजु फाल्गुण वद्य राा चिमणाजी भिउराऊ व रामचंद्र हरि व संकराजी केशव वगैरे लोक फिरंगणाकडील हवे आली याजकरिता वसईस व साष्ट्याकडे पाठविले असेत. मागून आपण जाणार.

No. 349]

[21-3-1737

यादी करिना सके १६५९ पिंगलनाम संवळरे चैत्र सुध १ सोमवार गुढ्याचा पाडवा सन हजार ११४६

सुध २ मंगलवारी राजश्री चिमाजीआपा परस्छाने बागांत गेले.

तेथून गुरुवारी रात्री फिरंगणाकडे स्वारीस गेले आसेत. १.

No. 350]

१८०

सुध ११ गुरुवार राजश्री चिमाजीआपाकडून वर्तमान आले की शनवारी [31-3-1737
राष्टीस फिरंगियाचे ठाणे साष्टे फते केले असे. ठाणे घेतले. वसईस जाऊन
वाहादूरपुरा घेतला. किला वसईचा भाडत आहे. सास्टींत थैवज थोडाबहुत
सापडला. लोकास कांही घेऊ दिले नाही. झाडे घेतले. त्यावर महिनिया
कां बेलापूर व मांडवी फिरंगियाची ठाणी घेतली. ?

No. 351]

राजश्री पंतप्रधान यांजकडून वर्तमान आले की हटैर लुटली. भदावरच्या
पेठा लुटल्या. हटैचा किला मांड(त) होता. मग राज्याने कौल घेतला,
वीस लाख रूा दिले. हटैरीस लूट फार सापडली.

No. 352]

चैत्र वद्य ९ शुक्रवार मुंजीची लग्न.
चिमणाजी नारायेण याच्या
भावाची सिंहगडी जाली. सचिवाच्या
धाकट्या भावाची माहादाजी शकर
याच्या पुत्राची जाली असे.

[8-4-1737

गोपालराम देशपांडे याच्या चौथ्या
लेकाची जाली.

?
त्रिंक्क बापोजी देशपांडे याच्या
पुत्राची जाली असे.

?

No. 353]

छ ९ मोहरमी गंगेस पाणी आले. आखीर्ये (आश्चर्य?) जाले.
थोडकासा पडिला होता.

[6-5-1737

पाऊस वरता

No. 354]

वैशाख वद्य २ संभाजी जाधव याचे लेकांचे लग्न वाचोलीस जाले. उदाजी
पवार यांचे लेकासी सोयेरीक केली. ?

[5-5-1737

No. 355]

वैशाख सुध ११ रघुनाथजी परभू याची थोडेचे लग्न जाले. जिऊया
चिटणीस याच्या पुतण्यास दिल्ली. पुणियांत लग्न जाले. [29-4-1737

?—१ हा मंत्रूर निराच्या कण्याचा

२ पुनगीचे.

No. 356]

[2-7-1737

आशाढ वद्य १ शनवारी राजश्री चिमाजीआपा वसईस गेले होते ते पुण्यास आले आसेत. १.

No. 357]

आशाढ वद्य ६ बुधवारी श्रीमंत राजश्री बाजीराऊ पंतप्रधान स्वारीस हस्तनापूरपावेतो गेले होते ते पुण्यास आले आसेत. १.

No. 358]

[24-7-1737

श्रावण सुध ८ रविवारी राणोजी सिंदे व मल्हारजी होळकर पुण्यास आले आसेत.

No. 359]

[6-9-1737

भाद्रपद वद्य अस्टमी अगर नवमी रविवारी बाजी भिवराऊ याणी वसईस सिड्या लाविल्या. फिरंगी याणी मार केला. सिड्या लोटून दिल्या. याज-कडील माणसे च्यारपांचसे मेली. च्यारपांचसे जखमी जाली. खराबी जाली. बाजी भिवराऊ याच्या उजव्या हातास * फ त्या ल्या खिल्याची जखम लागली असे.

No. 360]

[20-9-1737

आस्विन सुध ८ मंगलवारी रात्री पेसवियानी दादजी सितोले व जानोजी ढमढेरे या दोघांस दोन पालख्या दिल्या असेत. १.

No. 361]

[22-9-1737

आस्विन सुध १० गुरुवारी राा पेसवियानी संताजी मोरे पागेचे सरदार, यास पालखी दिल्ली आसे; व नारो सिवदेव कोकणस्त ग्रहस्त मालवियांत कमावीस करीत होता त्यासहि पालखी दिल्ली आसे. १.

No. 362]

[15-10-1737

कार्तिक सुध ३ शनवारी प्राथःकाली राजश्री बाजीराऊ पंतप्रधान मुलुंकगिरीस जावयास मुहूर्ते राा बाबूजी नाईक जोसी यांच्या घरास गेले; व डेरे भांवोडाच्या रानात रोहरापासी दिले. बाबूजी नाइकांचे घरींहून दुसरे तिसरे रोजीं भांवो-डियापासी डेरे होते तेथे गेले.

राा बापोजीपंत नाना व जगनाथपंत व गोपालराम देशपांडे व त्यांचे भाऊवंद
 जैसे राजश्री पंतप्रधान याजबराबर गिरनईपावेतो गेले होते. तेथे देशपांडियाचा
 मजकूर पडिला होता परंतु कांही जाले नाही. ते अवघे माघारे गावास मार्गेंस्वर
 सुध ११ मंगलवारी आले. निळो विठल राा चिमाजीआपा व्वा लस्करांत राहिले.

[22-11-1737

No. 364]

मार्गेंस्वर वचे ९ रविवार. या मागे सात आठ दिवस पाहाटेस व सायंकाली
 अवसी पाहाटे दिशा लाल होतात. च्यार घटकापर्यंत लाल अन्न असते. मागती
 निवळते दिशादाह होतो. दुछिन्न आहे.

[4-12-1737

भार्गवराम बावा याणी काा पाटसचे विहिरीस बारवेस बांधावयास काम
 लाविले आहे ; व पाटसच्या सिवारात देशमुखाचे तले राा मालोजी नरासिंगराज
 यांचे आहे, त्यास राणोजी सिदे याणी काम लाविले आहे. ?

भार्गवराम बावानी येवताचे विहिरीस काम लाऊन गेले साली केली तयार
 तैसीच पाटसी करणार. ?

No. 365]

पौप वचे १ वर्तमान आले की अलजपूरचा सुभा मुज्यातखान याजला रघोजी
 भोसले याणी धरिले. फौज मारिली लुटली. खासा जखमी होऊन पाडाव
 जाला. हती घोडे अवघे घेतले असेत. ?

[26-12-1737

रोज मजकूर वर्तमान आले की निजामाकडील येक मोगल माळावियात मल्हारजी
 होलकर याच्या टाणियास वेढा घाटून वसला होता तो होलकराने बुडविला असे. ?

No. 366]

पौप वचे २ वर्तमान आले की नीळ परभूचा लेक चिटकोवा सरलस्करचे
 चिटनीस याजला लोणंद तडवळ येथिल्या मुफामी समेत येक चाकर त्र्यंबकराज
 सोमवंसी सरलस्कर याणी जिवे मारिले. आपली राखहि मारिली आसे.

[27-12-1737

No. 367]

पौश वद्ये १ सुक्रवारी संक्रातीस वर्तमान आले की फिरंगियाणी माहीमच्या वेढियावर चालोन घेतले. जुंज जाले. माहादाजी केशव शंकराजी केशव याचे वडील भाऊ ठार जाले. रामचंद्र हरीस हातास गोली लागली. येक दोन ब्राह्मण मेले. सेणवईहि येक दोघे पडले. हशमातील सरदारहि दोघे तिघे पडिले. वगैरे दोन अडीचसे माणूस पडले असे. १

No. 368]

[19-12-1737

छ ७ रमजानचे पत्र राजश्री पधानपंताचे पत्र आले की भुपालाचा आश्रये करून किलीजखान बसला आहे. आम्ही तिसरे रमजानी भुपालावर मोगल मुकामास आला ते समई गाठला. जुंज जाले. मोगल थंडा केला. मोगल किलियाचा आश्रा धरून राहिला. आम्ही बाणा दो बाणांच्या टपियाने भोवते राहिलो. दाणा पाणी मोगलास जाऊ देत नाही. मोगल सिंकंदा केला आहे. लौकरीच घेऊ यैसी पत्रे आली असेत. १

No. 369]

[30-12-1737

छ १८ रमजानची पत्रे पेसवियांस अली की मोगलानें सिंकंदा होऊन सल्यावर घातले. पुढे सवेच कागद आले की सला जाला. मालवा दरोबस्त दिल्ला. चमेलीपलीकडे जाऊ नये यैसे जाले असे. मोगलाने काही पैकाहि दिल्ला. नसरजंग ब्रह्माणपुरास नवाबाकडे जावयाच्या उद्यगास जात होता. त्यास वाटेस राा चिमाजी आपाच्या लोकानी पछाडीवर घातले. नेमाजी सिंध्याच्या नातू याची दोनसे घोडी घेतली. व हाती तीन घेतले. सला जालासा खबर आलियावर वसईकडे गेले. सास्टीस राहिले. फिरंगियाने धारावीस ठाणे होते. त्याजवर घातले. ठाणे घेतले. पाचसातसे माणसे मेली.

No. 370]

[1-2-1738

माघ वद्य ८ बुधवारी पाचा घटका रात्री देशमुखाची मूल भवानी इचे लग्न जाले. सटवोजी जाधव वाघोलीकर याच्या मुलास दिल्ली असे. १

No. 371]

[9-2-1738

फाल्गुण सुध २ बाजी भिवराऊ याचे वायकोस देवआज्ञा जाली असे. १

श्री

करिने श्री सके १६६० कालयुक्तनाम संवछरे चैत्र सुध १ शुक्रवार सुा समान
सलासिन मया अलफ. सन ११४७
देशपांडियाच्या रामनवम्याचा मोहछात्र निळोपंताच्या वायेकोच्या वाळितामुळे
राहिल्या असेत ?

No. 372]

चैत्र वद्य ११ राा बापूजीपंत नाना येथे आले ; बाळोवास वसईकडे रवाना
करावयास श्रीमंत राा चिमाजीपंत आपांकडे. [3-4-1738

No. 373]

वैशाख सुध ३ मंगलवार अक्षत्रितीया निळो विठळ देसपांडे सातारियाहून
राजपत्रे घेऊन आले कीं खींचे वाळित पडिले आहे त्याची सुधता करावी.
ल्याजवर सई निळोवाची वायेका इजला विषप्रळये जाळा. बुधवारीचे रात्री
तिसरे प्रहरी वारिली. गाडियावरी घालून नदीस नेऊन दहन केले ; सकाल
दिवस उगवता गुरुवार लागला असे. ? [11-4-1738

No. 374]

वैशाख सुध १३ शुक्रवार नरसिंहजैतीचा उपास ; ते दिवसी प्राथःकालच्या
सा सात घटिका दिवसा आकस्मात् आकाशध्वनीचा शब्द जाळा. जसा
भांब्यांचा आवाज होतो याप्रमाणे कदाडिले असे. गाडियाच्या गडिगडीसारखे
वाजत गेले. आकासीतून दिवसा जे समई आवाज जाळा, ते समई नक्षत्र थोर
पडिले. दुचित्र जाले असे. ? [21-4-1738

No. 375]

वैशाख वद्य ९ गुरुवारी दारूवाळियाची घरे पिराच्या चिंचाजवळ होती.
त्याच्या घरात दारूचा सरकारचा कारखाना होता. दारू तयार होत होती तो
दलता जाति्याची ठिणगी पडिली. दारू उडाली. पकी दीड दोन मण होती.
मजूर दारूच्या कामावर होते ते दारूने जलाले. तीन घरात जलाली. वारा
बाहेर जलता जलता पळोन गेली. अंगाचे भाते निघाले. सेवटी मेली. दोवे
तिचे मात्र वाचिली. वरकड अवघी येका दो दिवसानी मेली. आगीने दोन
तीन घरे जलाली. मजुरे जलाली. गरिवे. फटकाळ गोष्टी जाली असे. ? [27-4-1738

१ तांकेचा.

No. 376]

[1-5-1738

वैशाख वद्ये ९ सोमवारी वसईहून चिमाजीआपापासून माहादोबा पुरंधरे राजश्रीकडे जावयास आले, तो राजश्रीच्या लस्करांतून दादोबा पुरंधरे यांची पत्रे आली की, उदाजी चव्हाण यास आणावयास फतेसिंगबावा व श्रीपतराव व संभुसिंग तासगावांस पाठविले. तो कोसावर पुढे सामोरा येऊन यांस भेटला. याणीं हाती धरून बिबवीच्या मुकामावर राजश्रीच्या दर्शनास आणिलें. दर्शन जाले. सवेच निरोप दिलहा की, उदईक मागती या. तुमचे मुदे मनास आणून आज्ञा करणें ते करू. ऐसी पत्रे आली. चव्हाण राजश्री स्वामीस भेटला असे. दोनच्यार (दिवस) राजश्रीपासी होता. राजश्री ठाणीं मागो लागले याज-करिता फिरोन उठोन तासगावांस गेला. राजश्रीनी इमान देऊन आणिला होता म्हणून सुखरूप लोक देऊन तासगावांस पाऊन दिलहा असे. त्याची ठाणीं घेतील जैसे असे १.

No. 377]

[23-5-1738

जेष्ठ वद्ये १ मंगलवारी लग्ने जाली असेत.

१ गोविंदराऊ बिन बाबूराऊ उर्फ अडबोजी नाा देसमुख याचे लग्न खानवटे ताा पाटस येथे जाले. पुणांतून लग्न गेले असे. खानवटेकर त्रिंबकजी भाों याची लेक केली.

१ मल्हारजी बिन मानाजी सितोले देसमुख याची मुली कडेगावकर यादव यास दिलही असें. पुणियांत लग्न जाले.

१ बाजी भिवराऊ द्दिा राा पंतप्रधान याचे दुसरे लग्न पुणियात जाले. परांडे येथील नाइकासी सोयेरीक केली. नवरी अकरा बारा वरसाची मिलाली असे.

No. 378]

[18-6-1738

आशाढ सुध त्रयोदसी रविवासर तिसरे प्रहरा नढगेमोडीस सिवालय बांधले आहे, त्यामधे वाणांची स्थापना केली. वाण थोर उत्तम लक्षणयुक्त नरमदेहून ब्राह्मणाने आणिला होता. त्यास पाच सातसे रूो दिलहे होते. साळोखा पार्थिव लिंगासारिखी तांबड्या पाश्याणांची नवी करून लिंगस्थापना केली. सदरहू शिवालये व आवघा खर्चवेच पेसवियानी केला; परंतु वेदमूर्ती सिव्वरामभट चित्राव याजकडून कामाकाजाचे पारपत्ये करविले. आवघी काम करावयाची व घ्यावयाची

उज्जरणी वेदमूर्तीनी केली असे. गोविंदभट बरवे वापूभटाचे पुत्र, याणी मागे फटकाळ कर्म केले होते; त्याजवर ब्राह्मणानी शब्द आणिला. समत केले. त्याजवर मातुश्री राधाबाई पेंसवियांचे आज्ञेवरून ग्रामस्तानी समत घातले नाही. प्रभूची आज्ञा पाहिजे म्हणून अनमान केला. कोकणस्थानी ग्रामस्ताचा देश मांडिला आहे.

No. 379]

[24-6-1738

आशाढ वद्ये ९ मंदवारी गांवची शांत केली. त्यास माहारामांगाचे पेढियाच्या वागरीवदल भांडण जाले. माहारानी तकरीर दिल्ली की पेढियाची घागर आमची; आपण दोन च्यार वेला डोईवर घेतली होती. मांगानी तैसीच तकरीर दिल्ली. त्याजवर माहारानी सुतार डोरला जामीन दिलहा. मांगानी बरवा परीट जामीन दिलहा. पहिले दिवसी माहारानी जामीन दिलहा नव्हता म्हणून रातचेरात कोटात वैसविले होते. दुसरे रोजी जामीन दिलहा. पाटील सेठे माली पेंठ शाहापूर याजला वर्तमान पुसिले. त्याणी कतवा लेहून दिलहा की, मांगाचीच पेढियाची घागर आहे. खलियास रासीपासी पेढा मागच आणीत असतो. माहारानी येकदा डोईवई करून पेढियाची घागर घेतली होती. मागे मांगच घेत आले. आलीकडे जरीचे साली सांत केली, ते समई मांगानीच घागर चालविली येसी साक्ष दिल्ली. त्याप्रो बलुतियानी साक्ष दिल्ली. त्याजवरून मांगाचे डोईवर पेढियाची घागर देऊन गावाभोवता टोणगा फिरविला. सात केली असे. पेंठांपेठांनी सांतीच्या खर्चाची पटी घेतली असे. सदरहू तकरीरा केसी संभदेव मोकासी याजपासी आहेत. दस्तके करून घेतली आहेत. राजश्री चिमाजी आपाच्या कानावर सदरहू वर्तमान घालून सदरहूप्रा सांत केली असे; हजीर:

जमीदार :

गावकरी :

- १ जगोत्रा
- १ यादोपंत
- १ गोपालराम
- १ तात्या
- १ खंडो विसाजी
- १ गुंडोपंत
- ६ वगैरे.

- १ वाकोजी पाा चांदजी पाा का-
- न्होजी पाा लब्धा व चौ
- १ बाबू सेठ्या व गंगाजी शेव्या
- व पांडू माहाजन.
- १ दाद माली सुभान माली सोमाजी
- पारखी वगैरे माली व गोपाळ
- मोरेस्वर कुलकर्णी

| | |
|--------------------|-----------------------------|
| बलुते: | १ मल्हारपंत राजरूष कुलकर्णी |
| १ संतू डोरला सुतार | निा मुंजेरी. |
| १ बांभोडकर | १ रामसेट पेठ शाहापूर |
| १ धोंडी लोहार | १ सेकोजी पाा. |
| १ वालू कुंभार | |
| १ बरवा परीट | |
| १ पांडुरंग जोसी | |
| १ संतू मगर | |
| १ अनसू अढाऊ | |

येणेप्रां हाजीर होते. याजदेखता केसोपंताचेथे सदरहू करीना जाला असे. १

No. 380]

[15-7-1738

श्रावण सुध दसमी मदवारी राजश्री पंतप्रधान घरास आले. काल संगमावर होते. आजी वाडियात आले सामोरे चिमाजी आपा व नाना वगैरे सेखपासिया (?) पावेतो गेले होते.

राजश्री स्वामीच्या लस्करातून खबर आली की संभाजी महाराजांची पेसवाई भगवंतराऊ पिंगले यास सांगितली असे. नील प्रभूची काढून, पिंगलियाची पिंगलियांस दिलही असे. राजश्रीनी दमाजी थोरात याचा धाकटा लेक चंद्रभान याजला राजश्रीनी येसमाली याबा पागा दिलही. सरदारी याजकडे. कारभार येसमालियाकडे. यैसे केले असे.

गोविंद कृष्ण जुनरचे सुभेदार वारले. त्याचा धंदा त्याच्या लेकास राजश्री पेसवियानी सांगितला असे. १

No. 381]

[4-8-1738

श्रावण वद्य ३० शुक्रवारी सायेंकालीच्या तीन घटका दिवसां सूर्यग्रहण पडिले. माहापर्व होते. १

No. 382]

[16-8-1738

भाद्रपद सुध १३ बुधवारी राजश्री बाजीराऊ पंतप्रधान राजश्रीच्या भेटीस जावयास प्रस्थाने निघाले. ते आवजी कवडियाचे घरी राहिले. प्रतिपदेस स्वार होऊन कुरकुंवास गेले. तेथून मोरगांवास गेले. अंबीस सप्तमीचा पक्ष

करून, जेजुरीहून पलीकडे राजश्रीच्या दर्शणास गेले. जेजुरीस राणोजी खोमणा याजपासून घोडी मागून घेतली असे. जेजुरीपावेतो राा वाणूजीपंत नाना गेले होते.

o. 383]

[17-8-1738

भाद्रपद सुध १४ गुरुवारी निळो विठल देशपाडे याचे खीचे वाळीत पडिले होते. त्याचे प्राश्नितविधास प्रारंभ केला. क्षौरे केली. सईचे व शंकराजी विठलाचे व केसो गोविंद याच्या सुनेची, तिहीचेहि अवघियानी तीन दिवस सुतक धरिले. दशा करून अकरावा वारावा दिवस केला. तेरावे दिवसी मासमी केली असेत. दोन द्वादस अन्धे निलोवास प्रायेछित सागितले. येक दोड द्वादस अन्ध भावावंदास सागितले. तांन्हीहि निलोवानीच कन्नूल केली. वारासे साठी ह्यो निलोवानेच कन्नूल केले. भावावंदापासून पैका घेतलियाने जन्मेवर ठोसरा, याजकारिता आवघे निलोवानेच मान्ये केले असे. निळोवास भावावंदानी घालवा- वयास आळस केला नाही; परंतु त्याचे त्यानेच राजद्वारीहूनहि उलगडा करून आणिला, येधीलहि केला असे. आधिक सुध दसमीस भावावंदाकडून मागती आठरा अब्दाचा संकल्प करविला. यैवज निलोवानेच दिल्ला. आधिक वय ? ब्राह्मणभोजन केले असे. काही नदीस, काही घरी जाले असे.

No. 384]

[29-8-1738

भाद्रपद वद्य ११ मंगलवारी राजश्री चिमाजीआपा कुरकुंवास श्रीच्या दर्शणास स्वार होऊन गेले, ते पाटसावरून कुरकुंवास गेले. तेथून जेजुरीहून सासवडा- वरून दाहावे दिवसी पुण्यास आले असेत. ?

No. 385]

[22-10-1738

आस्विन वद्य ६ रविवारी वर्तमान आले कीं, तासगांव श्रीमंत राजश्री पंतप्रधान यानीं घेतले. आथणीचे ठाणे जैतजी चव्हाण याचे होते ते ठाणे राजश्री श्रीपतराज याणी घेतले; वर्तमान आले आहे. कार्तिक वद्य ४॥९ विठल सिवदेऊ चिखलीकर यास देवआज्ञा जाली म्हणून खबर आली.

No. 386]

[20-11-1738

कार्तिक वद्य ९ सोमवारी राजश्री चिमाजीआपा मुहुर्तेकरून बाहेर निघाले. ते भांबोडाच्या रानात डेरे देऊन राहिले असेत. ते कार्तिक वद्य ११ रविवारी आलंदीस गेले असेत. १

No. 387]

[26-11-1738

कार्तिक वद्य ११ रविवारी पाहाटेस राा आयाबाचे पुत्र चिटकोबा यास देवआज्ञा जाली असे.

No. 388]

[18-12-1738

मार्गेंस्वर वद्य ४ सोमवारी राा राज प्रधान राजश्रीकडून पुण्यास ती प्रहरा रात्री आले. राजश्रीस काही पैका देऊन राा नानास पाचाश्या राउतानसी ठेऊन आले असेत. १

आवजी कवडे याणी कुकुडमुंढे घेतले म्हणून खबर आली असे. १

No. 389]

[12-1-1739

पौश सुध १४ शुक्रवारी खबर आली की राजश्री चिमाजीआपा याणी माहीम घेतले. फते जाली. वरकडहि ठाणी घेणार. केळवेहि घेतले. तारापूर घेतले. बाजी भिवराऊ ठार पडिले. सुरंग लाऊन बुरूज उडविले आणि हला करून ठाणें घेतले असे; व चिंचणीहि घेतली. व अशेर किलाहि घेतला. १
 सुा तिसा सलासीन मया अलफ. सके १६६०
 कालयुक्त नाम संवळरे. सन ११४८
 करिने.

राजश्री चिमाजीआपानी राजश्री बापूजीपंतनानास वस्त्रे [कोरी जागा] दिल्ली ते समई जमिदारासहि दिल्ली गुा कल्याणराऊ बाजी कान्हो, खंडो विसाजी व दामाजी गोपाल. वस्त्रे वित्ता

४ देसमुख दोघे द आा तिवट पासोडी यौ

२ तिवटे.

२ पासोड्या किा हा ३० वरात बालाजी दादाजी.

४

३ देसपांडे तिघे दर आा तिवट १

यौ तिवटे.

मंगळवारी सिधता केली. बुधवारी सुरंग उडविले. बुधवारी व गुरुवारीहि
 येक दोन उडविले. दोन बुरुज व दो जागा कुसू उडाले, त्यामुळे आपल्याकडील
 माणसे काही दडपाने मेली; व काही उडाली. फिरंग्यासी युद्ध वरे जाळे.
 त्याणीहि शर्त केली; व आमच्या लोकानीहि शर्त केली. बुरुज दोन घेतले.
 तेथे मोर्चे काड्म केले. फिरंग्यानी कुसाआत मेढा घातला होता, तो वळका-
 विला आहे. सा रोजांची मुदत केली. सा रोजात फिला खाली करून
 घावासा केला आहे. * * * युधी लोक पडिले दताजी मांडवळकर
 * * * कर्जेकर पडिले; व हंसू आढाव न्हावी. पुणेकर छ ९ सफर
 गुरुवारी दुसरे हलेस पडिला. पहिली हला छ ४ सफर बुधवारची, दुसरी
 गुरुवारची; सखे गणेश सरनाईक पुरधरचे यास गोळा लागला, त्याणे त्यास
 देवआज्ञा जाली; व आणिकहि कितेक लोक पडिले, त्याची याद मागोन येईल
 त्याजवरून कळेल. दुरजनसिंग राजा मांडवीकर याचा जसोजी कारभारी होता
 तो पडिला, व राा पंतप्रधान यांचा जमातदार कुवरसिंग होता तो पडिला.
 वैशाख वद्य ३ सोमवारी खबर आली की वैशाख वद्य १ मंदवारी वसईत आपाचे
 ठाणे गेले. आपाहि गेले. फिरंगी निघोन गेले. वसई फते जाली.
 संवस्थानच प्राप्त जाले. राज्येच येक सुटले. फिरंगी स्थलापासून चवले.
 ईस्वरे यास स्थल दिले. मोठी फते जाली. याणीहि करोड रा खर्च केला.
 फार येत केला; यैसा येत या राज्यात कोण्ही केला नाही.

No. 397]

गराडियाची पाटीलकी राजश्री चिमाजीआपानी निमे दरोवस्त वडीलपण
 घेतले. गुमास्ता गावावर ठेविला. वालोजी वहिरजी जगदळे हजूर राजश्री
 स्वामीपासी फिर्याद गेले. त्याणी फिरोन मनास आपावेसे केले. तूर्त होलीची
 पोली अमानत केली. फाल्गुण सुध त्रितीयेस देवाची पोली देऊन होली
 जालिली. पेशवियाची पोली लागो दिल्ली नाही, येविशी राजश्री बापूजीपंत
 नानास राजश्रीचे व राजश्री वाळाजी वाजीराऊ याचे पत्र आले. मग अमानत
 जाली असे. हजरेहि आले होते. ?.

[May 1739

No. 398]

फिरंगियाचे उरूणचे ठाणे मानाजी आंगरे याणी घेतले असे.
 फाल्गुण मासी वचे पक्षी दिल्लीकडून खबर आली की इरानची चाली दिल्लीवर
 जाली. त्याजवरी महमदशा पातशाह चाटोन गेले. याचे त्याचे जुंझ्य जाळे.
 2598

[20-3-1739

दिलीच्याचा मोड जाला. खानदवरा वगैरे ठार पडिले. सादतखान धरून नेला. मग सलियावरी घातले. पातशाह इरानियाचे भेटीस गेले. त्याणी पातशाह व निजाम व कमरुदी वगैरे कैद केले. पातशाही आपण घेतली. चाकृतियाची पातशाही बुडाली. इरानियाची पातशाही जाली. पातशाह व अमीर धरिले गेले. इरानियाचे नावे पातशाहचे नाव नादरशा. दिवाणाचे नाव तोहमास कुलीखान येसी सावकारी लिला आली. १.

No. 399]

[15-5-1739

करिने सन ११४८

वैशाख वद्य ४ मंगळवारी श्रीदेव चिंचवड याचा नातू श्रीउमापतिबाबा यांचा पुत्र याचे लग्न खेडांत जाले. नरसिंगराऊ दामोदर याची मूल केली असे. १.

वैशाख वद्य १० ची पत्रे दिलीहून आली की, नारदशाहा इरानी दिलीस चालोन आला होता. त्याने दिलीमधे कतल^१अम जालियावर खंडणी उमदे उमदे यांजपासून व सुजदानराव वकील याजपासून दोन लक्ष व धमोगंधराये वकील अबदुल नबीखान व उज्यागरचंद याजपासून दाहा हजार, सइदखान शामिर-खानाचा वकील याजपासून पंचवीस हजार, राा केशवराव हरकारे यांजपासून पंधरा हजार र्हा व बाबूराव खानदौराकडील याजपासून लाख र्हा घेतले. * * * * पादशाही (न) सोडिले. छ ७ * * * * वारी किलिया-तून कूच करून * * * * स छ ८ सफरी सोनपतेस आपले फौजेनसी गेला. जातेसमई छ ३ सफरी महमदशाहास तख्तावरी बैसऊन जवाहीर व कांहीं नगद व वस्त्रे व नबावास समशेर व घोडा व खल^२येत येणेचप्रमाणे कुल अमी-रास खलयेत देऊन सामाधान केले व च्यार फर्मान त्याचे मोहरनसी, येक नासरजंगास व येक नसिरदौलास व राजे शाहू व बाजीराव याच्या नावे दिधलीं. व महमदशाहाचे फर्मान दक्षणेच्या कुल अमीरांस काही रवाना केले व कांहीं जातील. छ ८ सफरी शहरांत अज^३चैन जाले. कतलेमधे तीनच्यार लक्ष माणसे कतल जालीं. हजारो स्त्रिया, उमदे व साहुकार वगैरे बंदी धरून नेली. पंधरा मण जवाहीर व पनाससाठ करोड लुटीवेगला खंड घेतला. पा * * * * ही हाती घोडे व उंटे व बैल व तमाम आमीरांचा माल येणेचप्रा घेऊन गेला. फकीर करून सोडिले. येसा कहर दोन महिने दिलीवर जाला म्हणून पत्र आले. नादरशाहा इरानी आपल्या मुलकास अटकेपलीकडे गेला. महमदशाहा तख्तावर बसऊन गेला आसे. १

१ कतलाम, सरास कतल.

२ खिलत, सन्मानाचा पोशाख.

३ कतल.

INSTRUCTIONS TO BORROWERS

1. Books are strictly non-transferable.
2. Books are ordinarily issued for a fortnight only, and may be recalled at any time at the discretion of the Librarian.
3. A borrower, who disfigures or in any way damages a book, may be called upon to pay such penalty, not exceeding the value of the book, as the Librarian may fix.
4. A fine of one anna per day is imposed for the retention of a book beyond the specified time of return or recall.

Librarian.